

# महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

हिवाळी अधिवेशन - 2020 मध्ये उपस्थित होणारे गृहनिर्माण विभाग/  
म्हाडाशी संबंधित संभाव्य मुद्दे.

अ.क्र.	विषय	पृष्ठ क्र.
1	म्हाडाच्या संक्रमण शिबीरातील घुसखोर	1-5
2	मानीव अभिहस्तांतरण-विशेष मोहिम सद्यस्थिती	म्हाडाशी संबंधित नाही
3	मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांबाबत	6-26
4	मुंबई येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प	27-31
5	प्रधान मंत्री आवास योजना, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रम BSUP, IHSDP योजनांची माहिती	32-41
6	राजीव गांधी निवारा योजनाक्र.2 (सुधारीत)	42
7	विटी कामगार योजना	43-44
8	विशेष नियोजन प्राधिकरण नविन चंद्रपूर	45-50
9	उपकरप्राप्त इमारती व त्यांचा पुनर्विकास	51-53
10	विकास नियंत्रण नियमावली 33(7) मध्ये सुधारणा	54-58
11	विकास नियंत्रण नियमावली 33(9) मध्ये सुधारणा	59
12	मुंबई बेटावरील उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्ती व पुनर्रचना करण्यासाठी अंशदानात वाढ	60-61
13	महाराष्ट्र झोपडपट्टी विधेयक-2011	म्हाडाशी संबंधित नाही
14	संरक्षण पात्र झोपडयांचे हस्तांतरण धोरण-झोपडपट्टी मुक्त शहरे(ट्रान्सफर पॉलीसी)	म्हाडाशी संबंधित नाही
15	सी.आर.झे.ड.क्षेत्रातील पुनर्विकास/ पुनर्वसन	62
16	धारावी पुनर्विकास प्रकल्प, सेक्टर-५	63-68
17	झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, नागपूर	म्हाडाशी संबंधित नाही
18	संक्रमण शिबीरात राहणाऱ्या लोकांच्या स्थलांतरणाबाबतचे धोरण	69-70
19	म्हाडा सोडत पक्कियेमधील पारदर्शकता	71-73
20	म्हाडामार्फत लँड बँक तयार करण्याची कार्यवाही	74-75
21	महाराष्ट्र गृहनिर्माण (नियमन व विकास) अधिनियम-2012	म्हाडाशी संबंधित नाही
22	उपकर प्राप्त इमारती मधील रहिवाशांना विमा योजना	76
23	पुण्यातील SRAसाठी करावयाचे बदल	म्हाडाशी संबंधित नाही
24	म्हाडा 56 वसाहतीचा पुनर्विकास (विकास नियंत्रण नियमावली 33(5) अंतर्गत म्हाडा जमिनीचा /वसाहतीचा विकास/पुनर्विकास)	77-80
25	मोतीलाल नगर -1,2 व 3 गोरेगाव [पश्चिम] या वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत	81-84
26	गोरेगांव, मुंबई येथील सिध्दार्थनगर पत्राचाळीच्या संयुक्त पुनर्विकास प्रकल्पाबाबत	85-92
27	आरामनगर वर्सोवा अंधेरी (पश्चिम) येथील म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास	93-95
28	मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळा मार्फत कामाची सद्यस्थिती.	96-102
29	म्हाडा नियोजन प्राधिकरण	103-104

## मुद्दा क्रमांक १

### म्हाडाच्या संक्रमण शिबीरातील घुसखोर

उपकरप्राप्त इमारती पडणे, धोकादायक म्हणून जाहीर करणे किंवा इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती अशा उपकरप्राप्त इमारतीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या भाडेकरू / रहिवाशयांना तात्पुरत्या स्वरूपात निवासाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने मंडळामार्फत शहरात व उपनगरात ४० ठिकाणी संक्रमण शिबिरामध्ये करण्यात येते.

मोडकळीस / दुरुस्ती अंतर्गत असलेल्या उपकरप्राप्त इमारतीतील पात्र भाडेकरू / रहिवाशी, अरूंद भूखंड असल्यामुळे पुनर्बाधणी न होणा-या इमारतीतील भाडेकरू / रहिवाशी, रस्ते रूंदीकरणात निष्काशीत झालेले रहिवाशी तसेच संक्रमण शिबीर पुनर्बाधणी अंतर्गत स्थलांतरीत करावयाचे पात्र भाडेकरू / रहिवाशयांना कायम पर्यायी व्यवस्था होईपर्यंत संक्रमण शिबीरात तात्पुरत्या स्वरूपात निवारा देण्यात येतो.

#### संक्रमण शिबीराच्या व्यवस्थापनासंबंधी मंडळाची पूर्वीची कार्यपद्धती :-

उपकर प्राप्त इमारतीची दुरुस्ती अथवा धोकादायक स्थिती विचारात घेऊन कार्यकारी अभियंत्यांकडून भाडेकरूस निष्कासनाची सूचना (Vacation Notice) देण्यात येत होती. तदनंतर संबंधित रहिवाशी / भाडेकरूस अशा सूचनेच्या आधारे उपमुख्य अधिकारी [संक्रमण गाळे] यांचेकडून गाळे वितरण आदेश घेत असे व त्याप्रमाणे भाडेवसुलीकार संबंधितांस संक्रमण गाळ्याचा ताबा देत असत.

यामध्ये संबंधित विभागीय कार्यकारी अभियंत्यांचा गाळे वितरण / ताबा देण्याच्या प्रक्रियेत कोणताही संबंध येत नव्हता. त्यामुळे भाडेकरूने खरोखर उपकरप्राप्त इमारतीमधील खोली खाली केली किंवा नाही, इमारत दूरुस्त झाली किंवा पुनरचित झाल्यावर संक्रमण शिबीराचा गाळा रिक्त केल्याची खात्री होत नव्हती त्यामुळे असे भाडेकरू मूळ इमारतीत राहून वितरण आदेशाची विक्री करत, संक्रमण शिबीरात भाडेकरू ठेवत अथवा अन्य प्रकारे गैरव्यवहार करत असल्याचे दिसून येत होते.

#### संक्रमण शिबीराच्या व्यवस्थापनासंबंधी सुधारीत कार्यपद्धती :-

पूर्वीच्या वितरण प्रणालीतील दोष विचारात घेता जानेवारी २०१० पासून वितरण पद्धत बदलून वितरण आदेश मंडळाकडून प्राप्त करून घेणे वितरण आदेश संबंधितांना बजावणे, उपकर प्राप्त इमारतीतील गाळा रिक्त करून घेणे, उपकर प्राप्त इमारत दुरुस्त / पुनरचित झाल्यावर त्यास संक्रमण शिबीरातून परत मुळ इमारतीत आणणे इत्यादी जबाबदा-या प्रभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर सोपविष्यात आल्या आहेत. ज्यावेळी एखादी इमारत दुरुस्तीसाठी अथवा धोकादायक म्हणून खाली करण्याची आवश्यकता भासल्यास, त्यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी मंडळाकडून आवश्यक तेवढे वितरण आदेशाची मागणी करून ते प्राप्त करून घेणे व असे वितरण आदेश संबंधीत भाडेकरूस ताबा देण्याकरिता देणे व धोकादायक इमारत खाली करून घेणे. इमारत दुरुस्तीनंतर लगेच अशा भाडेकरूना परत मूळ इमारतीत आणणे व संक्रमण शिबीर

खाली केल्याची खात्री करण्याची जबाबदारी आता कार्यकारी अभियंत्यावर सोपविण्यात आल्याने वितरणाच्या माध्यमातून होणा-या गैरप्रकारास मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.

माहे सप्टेंबर २००९ पासून मंडळाची पुनरचना करून मंडळाचे कामकाज प्रभाग निहाय कार्यकारी अभियंत्यांकडे दिले आहे. सद्यस्थितीत १५ कार्यकारी अभियंता व ०४ उपमुख्य अभियंता यांच्यामार्फत मंडळाचे क्षेत्रीय स्तरावर काम सुरू आहे. १५ कार्यकारी अभियंत्यांपैकी १४ कार्यकारी अभियंत्यांकडे संक्रमण शिबीर निहाय जबाबदारी सोपवल्याने संक्रमण शिबीराचे व्यवस्थापन, ताबा देणे, ताबा घेणे, वसुली करणे इत्यादी सर्व कामे एका कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली सोपविल्याने दैनंदिन कामकाजात सुसुत्रतापणा आणण्यात यश संपादन करण्यात आले आहे व त्यांचे मदतीस उप अभियंता, शाखा अभियंता, मिळकत व्यवस्थापक व भाडेवसुलीकार आहेत.

### संक्रमण शिबीरातील गाळ्यात रहात असलेल्या भाडेकरू/रहिवाशयांचा तपशिल (मार्च २०२०) :-

अ.क्र.	तपशील	एकूण
१)	संक्रमण शिबीर ठिकाणांची संख्या	३६
२)	संक्रमण गाळ्यांची संख्या	२११४९
३)	उपकर प्राप्त इमारतीतील भाडेकरू रहिवाशयांना वितरीत केलेले गाळे.	१०६६६
४)	वि.नि.वि.३३(७),३३(१०)अंतर्गत विकासकांना वितरीत केलेले गाळे.	३३३२
५)	म्हाडा कर्मचा-यांना सेवानिवासस्थान म्हणून वितरीत केलेले गाळे.	२६५
६)	शासनाने खास बाब म्हणून तसेच महानगर पालिका प्रकल्पांसाठी वितरीत केलेले गाळे.	४६३
७)	घुसखोर/अनधिकृत रहिवाशयांची संख्या.	६३९३
८)	रिक्त गाळे	३०
९)	एकूण	२११४९

घुसखोरीच्या अनुंषगाने मंडळामार्फत खालील उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत.

बृहतसूची मोहीम व वसुलीच्या अनुंषगाने क्षेत्रांमध्ये व्यवस्थापन करण्याच्या मोहिमेतून मार्च २०१३ पर्यंत निश्चित झालेल्या सर्व अपात्र व्यक्तींना म्हाड अधिनियम कलम ९५ अ(३) चे अधिकार दि.१८.१०.१० चे परिपत्रकान्वये सर्व विभागीय कार्यकारी अभियंता यांना प्रदान करण्यात आले आहेत.

संक्रमण शिबीर तात्पुरत्या स्वरूपात निवारा देण्याकरीता उपयोगी होत असल्याने कोणत्याही परिस्थितीत मालकी हक्क देण्यात येत नाही व विक्री करण्यात येत नाही. गाळ्यांचे हस्तांतरण बेकायदेशीर असून त्याबाबतच्या सुचना प्रत्येक संक्रमण शिबीरात सुचना फलकावर लावण्यात आल्या आहेत. तसेच संक्रमण शिबीरातील प्रत्येक रहिवाशयांना हँड बिल वाटप करण्यात आले असून संक्रमण गाळ्यांची खरेदी

विक्री करणे हा गुन्हा असल्याचे कळविले आहे. शिंबीरातील घुसखोरांना नियमितीकरण करणेबाबतचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आलेला आहे.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिंबीरातील अनधिकृत / अपात्र / घुसखोर रहिवाशांना अधिकृत करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी या कार्यालयाने शासनास दि.०४.०८.२०१८ अन्वये अहवाल पाठविण्यात आलेला आहे.

- सदर प्रकरणी दि.०४.०२.२०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संक्रमण शिंबीरातील अधिकृत / घुसखोरी रहिवाश्यांना नियमित करण्याबाबत ०३ वर्गवारी करून निर्णय घेण्यात आला.

#### (अ) मुळ रहिवाशी ज्यांना संक्रमण शिंबीरामध्ये स्थलांतरण करण्यात आलेले:

सदर गाळेधारक हा शासकीय आदेशानुसार ताबाधारक असल्यामुळे, सदरहु गाळेधारकांस मुळ ठिकाणच्या पुनर्रचित इमारतीमध्ये गाळा अनुज्ञेय आहे. हे विचारात घेता, प्रस्तावित पुनर्रचित इमारतीमध्ये गाळे वाटप स्विकारण्याच्या, मालकी हक्क सोडण्याच्या अधिन राहून, सदर गाळेधारकांस तो सध्या वास्तव्यास असलेल्या संक्रमण शिंबीरातील इमारतीचा आहे त्याच ठिकाणी (in-situ) संक्रमण शिंबीर पुनर्विकास होत असलेल्या इमारतीमध्ये निःशुल्क पुनर्वसन करण्यात येईल. मात्र ताबाधारक सध्या मुंबई दुरुस्ती मंडळास अदा करीत असलेले भाडे / मेंनेन्सस शुल्य यामध्ये कोणतीही सुट मिळणार नाही. तसेच पुनर्वसन करण्यात आलेल्या नविन सदनिके संदर्भात भविष्यात देय असलेले मासिक शुल्क त्यास अदा करणे आवश्यक राहिल. तद्वतच पुनर्वाटप होईपर्यंतच्या कालावधीतील सर्व प्रकारची देणी म्हाडा प्राधिकरणास देणे संबंधितास आवश्यक राहिल.

#### (ब) अशा प्रकारचे रहिवाशी ज्यांनी मुख्यारपत्र (Power of Attorney) किंवा तत्सम प्राधिकार पत्राव्वारे मुळ रहिवाशांकडून संक्रमण शिंबीरातील गाळ्यांचा हक्क घेतला आहे:

या प्रवर्गातील गाळेधारकांनी मुळ गाळेधारकांना काही आर्थिक मोबदला देऊन मुख्यारपत्र (Power of Attorney) किंवा तत्सम प्राधिकारपत्राव्वारे अनियमित / बेकायदेशीर व्यवहार जरी केला असला व तो व्यवहार जरी बेकायदेशीर असला तरीही झालेल्या व्यवहारामध्ये त्यांनी काही आर्थिक रक्कम दिली असल्याने, सहानभूतीपूर्वक दृष्टीकोनातुन या प्रवर्गातील गाळेधारकांकडून ते सध्या राहत असलेल्या संक्रमण शिंबीरातील गाळ्याच्या क्षेत्रफळाइतकी सदनिकेच्या बांधकाम खर्चाची रक्कम (Construction Cost) अधिक सदरहु पुनर्वसित गाळ्यास पुरविण्यात येणाऱ्या सोई-सुविधांचा खर्च (Infrastructure Cost) त्यांच्याकडून वसुल करण्यात यावा. याप्रमाणे बांधकाम खर्च, पायभूत सोई-सुविधांवरील खर्च करून, पुनर्वाटप करण्यात येणारे गाळे त्यांच्या नावावर हस्तांतरीत करण्यात यावेत. यासाठी मुद्रांक शुल्क व लागु असलेले इतर कोणत्याही प्रकारचे शासकीय शुल्काची रक्कम गाळेधारकांने भरणे आवश्यक राहिल.

(क) अशा प्रकारचे घुसखोर रहिवाशी ज्यांनी म्हाडाच्या संक्रमण शिबीरातील गाळयांचा अनधिकृतपणे ताबा घेतला आहे:

या प्रवर्गातील गाळेधारक हे १०० टक्के घुसखोर असले तरी देखील सदर गाळेधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या मुळ अटी / शर्ती (जसे भारतामध्ये स्वतःच्या मालकीचे घर नसणे, रुपये ३/६ लक्ष उत्पन्न मर्यादा) हे निकष पुर्ण करणाऱ्या गाळेधारकांकडून ते सध्या राहत असलेल्या संक्रमण शिबीरातील गाळयांच्या क्षेत्रफळा इतकी सदनिकेच्या बांधकाम खर्चाची रक्कम (Construction Cost) सदरहू पुनर्वसित गाळयास पुरविण्यात येणाऱ्या सोई-सुविधांचा खर्च (Infrastructure Cost) या दोन्ही खर्चाची रक्कम मिळून येणाऱ्या रक्कमेवर २५ टक्के दंडाची रक्कम त्यांच्याकडून वसुल करण्यात यावी. याप्रमाणे बांधकाम खर्च, पायाभुत सोई - सुविधांवरील खर्च व दंडाची रक्कम वसुल करून, पुनर्वाटप करण्यात येणारे गाळे त्यांच्या नावावर हस्तांतरीत करण्यात यावेत. यासाठी मुद्रांक शुल्क व लागु असलेले इतर कोणत्याही प्रकारचे शासकीय शुल्काची रक्कम गाळेधारकांने भरणे आवश्यक राहिल.

➤ म्हाडाच्या संक्रमण शिबीरातील अधिकृत अपात्र, अनाधिकृत भाडेकरु / रहिवाशी यांना पुनर्विकसीत होणाऱ्या संक्रमण शिबीरांमध्ये गाळे वाटप करून त्यांचे पुनर्वसन काही अटी व शर्तीच्या अधिन राहून करणेबाबत शासनाने दि. १३.०९.२०१९ रोजीच्या शासन निर्णयाव्दारे घेतला. संक्रमण शिबीरातील रहिवाशयांच्या खालीलप्रमाणे तीन वर्गवारी करण्यात आल्या.

- प्रवर्ग "अ" अंतर्गत सदर गाळेधारक हा शासकीय आदेशानुसार ताबाधारक असल्यामुळे, सदरहू गाळेधारकांस मुळ ठिकाणच्या पुनर्रचित इमारतीमध्ये गाळा अनुज्ञेय आहे. हे विचारात घेता, प्रस्तावित पुनर्रचित इमारतीमध्ये गाळे वाटप स्विकारण्याच्या, मालकी हक्क सोडण्याच्या अधिन राहून, सदर गाळेधारकांस तो सध्या वास्तव्यास असलेल्या संक्रमण शिबीरातील इमारतींचा आहे त्याच ठिकाणी (in-situ) संक्रमण शिबीर पुनर्विकास होत असलेल्या इमारतीमध्ये निःशुल्क पुनर्वसन करण्यात येईल. मात्र ताबाधारक सध्या मुंबई दुरुस्ती मंडळास अदा करीत असलेले भाडे / मॅनेसेस शुल्य यामध्ये कोणतीही सुट मिळणार नाही. तसेच पुनर्वसन करण्यात आलेल्या नविन सदनिके संदर्भात भविष्यात देय असलेले मासिक शुल्क त्यास अदा करणे आवश्यक राहिल. तद्वतच पुनर्वाटप होईपर्यंतच्या कालावधीतील सर्व प्रकारची देणी म्हाडा प्राधिकरणास देणे संबंधितास आवश्यक राहिल.
- प्रवर्ग "ब" अंतर्गत अपात्र रहिवाशयांचे पुनर्वसन करताना, सध्या राहत असलेल्या संक्रमण शिबीरातील गाळयांच्या क्षेत्रफळाइतकी सदनिकेच्या बांधकाम खर्चाची रक्कम (Construction Cost) अधिक सदरहू पुनर्वसित गाळयांस पुरविण्यात येणाऱ्या पायाभुत सोयीसुविधांचा खर्च (Infrastructure Cost) वसुल करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. याएवजी पुनर्वसनाच्या गाळयांच्या क्षेत्रफळाइतकी सदनिकेच्या बांधकाम खर्चाची रक्कम (Construction Cost) अधिक सदरहू पुनर्वसित गाळयांस पुरविण्यात येणाऱ्या पायाभुत सोयीसुविधांचा खर्च (Infrastructure Cost) वसुल करावी.

- प्रवर्ग "क" अंतर्गत अनाधिकृत (घुसखोर) रहिवाशयांचे पुनर्वसन करताना, संक्रमण शिबीरातील गाळयांच्या क्षेत्रफळाइतकी सदनिकेच्या बांधकाम खर्चाची रक्कम (Construction Cost) अधिक सदरहू पुनर्वसित गाळयांस पुरविण्यात येणाऱ्या पायाभुत सोयीसुविधांचा खर्च (Infrastructure Cost) व २५ टक्के दंडात्मक रक्कम वसुल करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. याएवजी पुनर्वसनाच्या गाळयांच्या क्षेत्रफळाइतकी सदनिकेच्या बांधकाम खर्चाची रक्कम (Construction Cost) अधिक सदरहू पुनर्वसित गाळयांस पुरविण्यात येणाऱ्या पायाभुत सोयीसुविधांचा खर्च (Infrastructure Cost) व २५ टक्के दंडाची रक्कम वसुल करावी.

वरीलप्रमाणे शासनाने केलेल्या निर्णयानुसार, सर्व संक्रमण शिबीरातील रहिवाशयांचे Biometric सर्वे करून, अ, ब व क वर्गवारी करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी संगणक विभाग यांना Biometric सर्वे करणेसाठी संगणक प्रणाली विकसीत करणेबाबत निर्देश दिले आहेत. तथापि, यावर हुसेन गुलाम उमाटिया व इतर मा.उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर मा.उच्च न्यायालय यांनी दि. २४.११.२०२० पर्यंत वितरण करणेबाबत स्थगिती दिली आहे.

### बृहत्सूची व क्षेत्रनोंद वही अद्यावतीकरण मोहीम :-

वर्षानुवर्षे संक्रमण शिबीरात वास्तव्यास असलेल्या भाडेकरू / रहिवाशांना न्याय देण्याचे दृष्टीने पाच वर्षांपूर्वी पासून संक्रमण शिबीरात वास्तव्य असलेल्या व पुढील नजीकच्या काळात ज्यांच्या जुन्या इमारतीचा विकास अपेक्षित नाही अशा पात्र व इच्छुक भाडेकरू / रहिवाशांना बृहत्सूचीवर घेऊन प्राधिकरणाने उपलब्ध करून दिलेल्या सदनिका (विकास नियंत्रण नियामवली ३३(७), ३३(९), पुनर्रचित इमारतीतील अतिरिक्त गाळे, संक्रमण शिबीराच्या विकासातून उपलब्ध होणारे गाळे, इत्यादी) वितरण करण्यास प्राधिकरण ठराव क्र. ६४४३ दिनांक. ०७.०८.०९ अन्वये मान्यता दिली आहे. त्यास अनुसरून जानेवारी २०१० ते मे २०१० या कालावधीत सर्व संक्रमण शिबीरातील भाडेकरू / रहिवाशांकडून विहीत नमुन्यातील अर्ज भरून घेण्यात आले. तसेच क्षेत्रनोंद वही अद्यावती करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. एकूण २१९९२ गाळयांपैकी उपकर प्राप्त इमारतीमधील भाडेकरू / रहिवाशी, एस. आर. ए. / विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) खालील योजनेतर्गत विकासकांना देण्यात आलेले गाळे, म्हाडा कर्मचारी, इतर वितरण वा आजमितीस रिक्त गाळे वजा जाता सुमारे ७५९४ प्रथम दर्शनी अपात्र / अनाधिकृत / घुसखोर गृहित धरून त्यांचे विरुद्ध म्हाडा अधिनियम ९५(अ)३ नुसार कारवाई कार्यकारी अभियंता यांचे मार्फत करण्यात येत आहे. माहे सप्टेंबर २०१४ अखेर पर्यंत ४३२२ प्रकरणांत म्हाडा अधिनियम ९५(अ)३ अन्वये नोटिस दिली असून १०५८ प्रकरणांत निष्कासन आदेश बजावण्यात आले आहे व त्यापैकी २७६ गाळयांचा ताबा निष्कासन करून मंडळाकडे घेण्यात आला आहे. उर्वरित सर्व प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक ३

### बृहन्मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांबाबत

- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हदीत एकूण गिरण्यांची संख्या - ५८
- एकूण ५८ गिरण्यांपैकी पुनर्विकासाच्या प्रस्तावास मंजूरी प्राप्त नसल्यामुळे ११ गिरण्यांच्या जमिनीचा म्हाडाचा वाटा निश्चित झालेला नाही.
- उर्वरित ४७ गिरण्यांपैकी १० गिरण्यांमध्ये म्हाडाचा वाटा शून्य आहे.
- एकूण ३७ गिरण्यांमध्ये म्हाडाचा जमिनीचा वाटा १६.०४ हेक्टर असून, त्यावर अंदाजे गिरणी कामगारांसाठी १६६२६ व संक्रमण सदनिका ७८९८ असे एकूण २४,५२४ सदनिका बांधणे शक्य आहे.
- जमिनीचा वाटा निश्चित झाल्यापैकी एकूण ४ गिरण्यांचा प्रत्यक्ष म्हाडाला ताबा प्राप्त झालेला नाही.
- म्हाडाचा वाटा निश्चित झाल्याल्या ३७ गिरण्यांपैकी ३३ गिरण्यांचा १३.७८ हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा म्हाडास प्राप्त आहे.
- एकूण ०५ (६ ठिकाणी ) गिरण्यांचे क्षेत्रफळ आकाराने लहान असल्यामुळे, जागा अदला-बदल बाबत महानगरपालिकेकडे प्रस्ताव सादर केला आहे.
- गिरणी कामगार व संक्रमण सदनिकांचा प्रकल्प टप्पा - १

ताबा प्राप्त गिरण्यांची संख्या	भूखंड क्षेत्रफळ (हेक्टर )	मिल कामगार सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनिका	शेरा
१८	६.८४	६९४८	३२०४+१३ दुकाने	१०१६५	काम पुर्ण. गिरणी कामगारांना सदनिका वितरणाची कार्यवाही प्रगतीपथावर

- शासनाच्या दिनांक ०८.०५.२०१२ च्या निर्देशानुसार टप्पा - १ साठी सदनिकेची किंमत रुपये ७.५० लक्ष अंतिम केली असून पहिल्या टप्प्या अंतर्गत ६९२५ सदनिकांसाठी दिनांक २८.०६.२०१२ रोजी सोडत काढण्यात आली.

- **गिरणी कामगार व संक्रमण सदनिकांचा प्रकल्प टप्पा- २**
- शासन निर्देश दिनांक ०८.०१.२०१४ नुसार टप्पा - २ अंतर्गत ८ गिरण्यांच्या जमिनीवर योजना प्रगतीपथावर आहे.

जमिनीचा ताबा प्राप्त गिरण्यांची संख्या	भूखंड क्षेत्रफळ (हे)	गिरणी कामगार सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनिका	शेरा
०६	२.५२	२६३४	१२९६	३९३०	काम पुर्ण. गिरणी कामगारांना सदनिका वितरणाची कार्यवाही प्रगतीपथावर
०२	३.८४	३८९४	१८१६	५७१०	इमारतीचे काम पुर्ण गि.का.सोडत दि. ०१.०३.२०२० रोजी काढण्यात आली.
एकूण :- ०८	६.३६	६५२८	३११२	९६४०	

- दिनांक १२.०४.२०१६ रोजी तत्कालिन मा. मुख्यमंत्री यांनी गिरणी कामगार प्रकल्प टप्पा - २ अंतर्गत ६ गिरण्यांच्या २६३४ सदनिकांसाठी विक्री किंमत रु. ९.५० लक्ष अंतिम केली आहे. त्या अनुषंगाने दिनांक ०९.०५.२०१६ रोजी २६३४ सदनिकांची सोडत काढण्यात आली व सदनिका वितरणाची प्रक्रिया सुरु आहे. तसेच बॉम्बे डाईग मिल स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिल येथील गिरणी कामगार सदनिकांची दि. ०१.०३.२०२० रोजी सोडत काढण्यात आली. सदर गिरणी कामगार सोडतीतील ३८९४ सदनिकांसाठी विक्री किंमत ९.५ लक्ष प्रति सदनिका अंतिम केली आहे.

- **गिरणी कामगार व संक्रमण सदनिकांचा प्रकल्प टप्पा — ३**

- म्हाडास ताबा प्राप्त झालेल्या ५ गिरण्यांचा (६ ठिकाणी) आकाराने लहान असलेल्या भूखंडाचा मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडाबरोबर अदलाबदल करण्याच्या प्रस्तावास नगर विकास विभागाकडून अधिसूचना क्र. टिपीबी ४३१२/प्र.क्र.७/२०१२/नवि-११ दि. १७.०३.२०१५ अन्वये मान्यता मिळालेली आहे. तसेच न्यू ग्रेट इस्टर्न मिलचा ताबा दि. ३०.०६.२०१६ रोजी व हिंदुस्तान मिल प्रोसेस हाऊसचा ताबा २०.०६.२०१८ रोजी म्हाडास प्राप्त झाला आहे.

जमिनीचा ताबा प्राप्त गिरण्यांची संख्या	भूखंड क्षेत्रफळ (हे)	गिरणी कामगार सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनिका	शेरा
०५ गिरण्या ( ६ ठिकाणी )	०.३९	४४४	२१८	६६२	क्षेत्रफळ लहान असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेस प्राप्त होणा-या (MSTC-Free Hold) येथील जागेबरोबर अदलाबदल करण्याबाबतच्या प्रस्तावास नगरविकास यांचेकडून तत्वतः मान्यता मिळालेली आहे. मनपा यांचेकडून अदलाबदलीच्या प्रस्तावाला काही अटी व शर्तीवर मंजुरी दिलेली आहे. शर्तीची पुर्तता करण्याची कार्यवाही सुरु आहे.
०२	०.२०१	२२७	११२	३३९	न्यु ग्रेट इस्टर्न मिल योजनेसाठी दि. ०८.१०.२०२० रोजी स्वीकृती पत्र देण्यात आले आहे. तसेच हिंदुस्तान मिल प्रोसेस हाऊस योजनेचे प्रारूप निविदा प्रस्ताव मंजुरीस्त्व सादर कले आहेत.
एकूण :- ०६	०.५९१	६७१	३३०	१००१	

- म्हाडास अद्याप ४ गिरण्यांचा ताबा प्राप्त झाला नाही. त्यामध्ये एनटीसीच्या ४ ही गिरण्यांचा समावेश आहे.

जमिनीचा ताबा अप्राप्त गिरण्यांची संख्या	भूखंड क्षेत्रफळ (हे)	गिरणी कामगार सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनिका	शेरा
०४	१.०१९	११२९	५६३	१६९२	म्हाडाचा वाटा निश्चित झाला आहे. परंतु अद्याप जमिन म्हाडाकडे हस्तातंरीत करण्यात आली नाही.
एकूण :- ०४	१.०१९	११२९	५६३	१६९२	

- टप्पा - १ अंतर्गत प्राप्त जमिनीपैकी च्यु हिंद मिल येथील उर्वरित ७२६६.६९ चौ.मी. जमिनीचा राहिलेला हिस्सा अद्याप अप्राप्त आहे. सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी अंदाजे ८०७ सदनिका व ४०४ संक्रमण गाळे असे एकूण १२११ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. सेंच्युरी मिलमधील १७९८०.६७ चौ.मी. जमिनीपैकी १३०९१.९० चौ.मी. जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला आहे. उर्वरित ४८८८.७८ चौ.मी. जमिनीचा ताबा अद्याप म्हाडास प्राप्त झालेला नाही. सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी अंदाजे ५४३ सदनिका व २७२ संक्रमण गाळे असे एकूण ८१५ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
- पुनर्विकासाच्या प्रस्तावास मंजूरी नसल्यामुळे म्हाडाचा वाटा निश्चित नसलेल्या ११ गिरण्यांमध्ये एनटीसीच्या मालकीच्या ९ गिरण्या व २ खाजगी गिरण्यांचा समावेश आहे. यापैकी बॅडबरी मिल व रघुवंशी मिल यांचे प्रस्ताव सदर गिरणी मालकाने मुंबई महानगरपालिकेस सादर केले नाहीत. त्यामुळे सदर ठिकाणी गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणाऱ्या सदनिकांचा तपशिल देता येत नाही.

**विषय :-** बृहन्मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवर म्हाडामार्फत हाती घेण्यात येणाऱ्या गिरणी कामगारासाठी सदनिका व संक्रमण शिबीर सदनिकांचा प्रकल्प.

बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीत कापड गिरण्यांच्या जमिनीच्या विकासाबाबतचा नियम क्रमांक ५८ नव्याने १९९१ मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. शासनाने सदर नियमातील उणीवा लक्षात घेऊन कामगारांच्या हिताचे दृष्टीने दिनांक २०.०३.२००१ रोजी सदर नियम ५८ सुधारित केला. त्यानुसार त्यामध्ये मुंबईतील कापड गिरण्यांची मोकळी जागा व शिल्लक चटई क्षेत्र यांचे वाटप साधारणतः १/३ हिस्सा बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा व मालक यांना प्रत्येकी देण्याची तरतुद आहे. म्हाडास उपलब्ध होणारे क्षेत्र समप्रमाणात सार्वजनिक गृहनिर्माणासाठी व कामगारांच्या गृहनिर्माणासाठी देय आहे.

शासनाचे दि. ०७.११.२००६ चे निर्णयानुसार सदर प्रकल्पाकरिता अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांकावर २०० % पर्यंत अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजेच शहरामध्ये ३.९९ व उपनगरात ३ चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय आहे व सार्वजनिक गृहनिर्माणाच्या जमिनीतील १०० % अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक हा कामगारांच्या गृहनिर्माणासाठी वापरायची तरतुद केली आहे.

सार्वजनिक गृहनिर्माण योजनेएवजी संक्रमण सदनिकांचे बांधकाम करणे तसेच गिरणी कामगारांकरिता सदनिका व संक्रमण सदनिकांचे बांधकाम म्हाडामार्फत करणे अपेक्षित आहे. त्यानुसार अंदाजे २/३ गाळे गिरणी कामगारांकरिता सदनिका म्हणून व १/३ गाळे संक्रमण सदनिका म्हणून बांधण्यात येतील. सदर सदनिका ह्या २२५ चौ.फुट चटई क्षेत्रफळाच्या असतील.

गिरणी कामगारांची पात्रता ठरविणे, गाळे वितरणाची कार्यपद्धती ठरविणे व घरांची किंमत ठरविण्याकरिता शासन निर्णय दि. १२.१२.२००६ नुसार मुख्य सचिवांचे अध्यक्षतेखाली वरीष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती गठित करण्यात आली आहे. तदनंतर दि. २२.०१.२०१६ च्या शासन निर्णयानुसार मा. मुख्य सचिव/ महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली व महानगर आयुक्त / एमएमआरडीए आयुक्त / मुंबई मनपा, प्रधान सचिव / न.वि-१, प्रधान सचिव / गृहनिर्माण, प्रधान सचिव / कामगार विभाग, गिरणी कामगार प्रतिनिधी व उपाध्यक्ष / म्हाडा (सदस्य सचिव ) यांची समिती गठित करण्यात आली आहे. सदरहू समितीची कार्यकक्षा पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमणेच आहे.

### **गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-१**

म्हाडास प्राप्त होणाऱ्या ३७ गिरण्यांच्या एकूण १६.०४ हेक्टर जमिनीवर अंदाजे २४५२४ सदनिकांची १६६२६ गिरणी कामगारांकरिता + ७८९८ संक्रमण सदनिका निर्मिती शक्य आहे. वरील प्राप्त होणाऱ्या जमिनीपैकी ३३ गिरण्यांचा एकूण १३.७८ हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मंडळाने घेतला आहे. त्यापैकी १८ गिरण्यांच्या जमिनीवर एकूण १०१६५ गाळ्यांचे ( ६९४८ गिरणी कामगारांकरिता + ३२०४ संक्रमण सदनिका आणि १३ दुकाने ) काम पुर्ण झाले आहे. तसेच सदरहू योजनेमधील सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

पात्र गिरणी कामगारांसाठी दि. २८.०६.२०१२ रोजी उपमुख्य अधिकारी (पणन) / मु.म. यांच्यामार्फत ६९२५ सदनिकांची सोडत काढण्यात आली. यशस्वी गिरणी कामगारांना दि. २६.०१.२०१३ पासून सदनिकांचा ताबा देण्याचे काम सुरु आहे.

### गिरणी कामगार प्रकल्प टप्पा - २

शासन निर्देश दिनांक ०९.०१.२०१४ नुसार ८ गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगारांची ६५२८ घरे व ३११२ संक्रमण गाळे अशा एकूण ९६४० गाळ्यांचे बांधकाम सुरु करण्यात आले आहेत.

अ.क्र.	गिरणीचे नाव	गिरणी कामगारांसाठी गाळे	संक्रमण गाळे	एकूण गाळे
१	सेंच्युरी मिल, लोअर परेल	१४३०	६९७	२१२७
२	रुबी मिल, दादर	४७	२३	७०
३	वेस्टन इंडिया मिल, (MSTC) परेल, (Lease Hold)	२५०	१२४	३७४
४	प्रकाश कॉटन मिल, लोअर परेल	५६२	२८१	८४३
५	भारत मिल (पोद्दार मिल) लोअर परेल	१८८	९३	२८१
६	ज्युबली मिल, शिवडी	१५७	७८	२३५
	एकूण (अ)	२६३४	१२९६	३९३०
७	श्रीनिवास मिल	५४४	१८४	७२८
८	बॉम्बे डाईंग मिल, वडाळा	३३५०	१६३२	४९८२
	एकूण (ब)	३८९४	१८१६	५७१०
	एकूण (अ + ब)	६५२८	३११२	९६४०

यापैकी ६ गिरण्यांच्या ठिकाणी ३९३० सदनिकांची इमारत बांधकामे पुर्ण झाली आहेत. दिनांक १२.०४.२०१६ रोजी तत्कालिन मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी विधानभवन सभागृहामध्ये गिरणी कामगार प्रकल्प टप्पा - २ अंतर्गत २६३४ सदनिकांची विक्री किंमत रु. ९.५० लक्ष अंतिम केल्याबाबतची घोषणा केली. त्या अनुषंगाने दिनांक ०९.०५.२०१६ रोजी उपरोक्त उल्लेखीत ६ गिरण्यांमधील २६३४ सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे. तसेच बॉम्बे डाईंग मिल, स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिल येथील गिरणी कामगार सदनिकांची दि. ०१.०३.२०२० रोजी सोडत काढण्यात आली. सदर ३८९४ सदनिकांसाठी विक्री किंमत ९.५ लक्ष प्रति सदनिका अंतिम केली आहे.

## गिरणी कामगार प्रकल्प टप्पा - ३

यामध्ये म्हाडास ताबा प्राप्त झालेल्या तथापि, अद्याप कार्यवाही न केलेल्या उ गिरण्यांचा समावेश आहे. तसेच म्हाडाच्या ताब्यात असलेल्या ५ ( ६ ठिकणी ) गिरणी जमिनीचे (मातुल्य मिल, मफतलाल मिल (युनिट क्र.३), हिंदुस्तान मिल युनिट नं.३ (त्राऊन मिल) हिंदुस्तान मिल (युनिट १ व २), द्विकटोरिया मिल व वेस्टर्न इंडिया मिल, (एम.एस.टी. फ्री होल्ड) क्षेत्रफळ लहान आहे. सदर भुखंड हे म्हाडाच्या ताब्यात असलेल्या वेस्टर्न इंडिया लिज होल्ड जमिनीच्या लगत असलेल्या मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या वेस्टर्न इंडिया मिल, (एम.एस.टी.सी.लिज होल्ड) येथील मोकळ्या मैदानाच्या भूखंडाबरोबर अदलाबदल करण्याच्या प्रस्तावास नगर विकास विभागाकडून अधिसूचना क्र.टिपीबी ४३१२/प्र.क्र. ७ / २०१२/नवि-११ दि. १७.०३.२०१५ अन्वये मान्यता मिळालेली आहे. या अनुषंगाने पत्र क्र. १३७३ दि. २४.०८.२०१६, पत्र क्र. १५६३ दि. ०४.१०.२०१६, पत्र क्र. २०४५ दि. ३०.१२.२०१६, पत्र क्र. ५१८, दि. ३०.०३.२०१७ पत्र क्र. ३६२३ दि. २३.०८.२०१७ ६५१ दि. १३.०४.२०१८ व १४८२ दि. २४.०८.२०१८ अन्वये आयुक्त / बृहन्मुंबई मनपा यांना तातडीने कार्यवाही करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. उपरोक्त उल्लेखित हस्तांतरण करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. सदरहू ठिकाणी गिरणी कामगारांसाठी तसेच न्यु .सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे ६६२ संक्रमण शिबीर सदनिका असे एकूण २१८ सदनिका व ४४४ २०१६/०६/३० .दि ग्रेट ईस्टर्न मिलचा ताबारोजी म्हाडास प्राप्त झाला आहेन्यु ग्रेट ईस्टर्न मिल येथे गिरणी कामगार .रोजी म्हाडास प्राप्त झाला असून प्रारूप निविदा प्रस्ताव मान्यतेस्तव सादर करण्यात २०१८/०६/०८ .योजने करिता दि .आला आहे

म्हाडास प्राप्त होणाइंडिया ) ताबा प्राप्त झाला आहे व एनटीसीच्या गिरण्यांचा ३३ गिरण्यांपैकी ३७ या- ,४ युनायटेड क्रमांकजाममिलएनटीस ( मधुसूदन मिल व सिताराम मिल ,०१ मिलचा क्षेत्रफळाचा .मी.चौ १०१९२ ११२९ सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी .मध्ये मिळणे अपेक्षित आहे ४ भूखंड इंडिया युनायटेड मिल क्रमांक खाजगी २ सदनिका प्रस्तावित करण्यात आल्या आहेत व १६९२ संक्रमण गाळे असे एकूण ५६३ सदनिका व १५० मिलच्या जागेवर गिरणी कामगारांसाठीसदनिका व सदनिका २२६ संक्रमण सदनिका अशा एकूण ७६ सार नु २०१५/०४/२२ दिनांक ५८६ पूर्व यांचे पत्र क्रमांक / उपमुख्य अभियंता .प्रस्तावित करण्यात आल्या आहेत शहर / इमारत प्रस्ताव/ मुंबई महानगरपालिकेस पत्रव्यवहार करण्यात आला होता त्या अनुषंगाने उपमुख्य अभियंता यांनीत्यांचे संदर्भीय पत्र क्रमांक २- नुसार एनटीसीच्या एकत्मीक विकास आराखडा २०१५/०६/२३ दिनांक १५५० नुसार संबंधित वास्तुविशारदाने सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने असलेल्या अटी व शर्तीची अद्याप पूर्तता केली नसल्यामुळे म्हाडाच्या हिश्याच्या जमिनी विषयी निशति..... माहिती देता येत नसल्याबाबत मत व्यक्त केलेतसेच .

३ व २ मांकहिस्सा इंडिया युनायटेड मिल क्रजमिनीचा राहिलेला .मी.चौ ७२६६.६९ न्यू ग्रेट हिंद मिल येथील उर्वरित .येथे देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे कळविण्यात आले

सदरहू ठिकाणी मिल कामगारांसाठी सदनिका १२११ संक्रमण गाळे असे एकुण ४०४ सदनिका व ८०७ .मी.चौ १३०९१.१० जमिनीपैकी .मी.चौ १७९८०.६७ तसेच सेंच्युरी मिलमधील .प्रस्तावित करण्यात आल्या आहेत जमिनीचा ताबा अदयाप म्हाडास प्राप्त .मी.चौ ४८८८.७८ उर्वरित .बा म्हाडास प्राप्त झाला आहेजमिनीचा ता सदरहू ठिकाण .झालेला नाही मिल कामगारांसाठी सदनिका ८१५ संक्रमण गाळे असे एकुण २७२ सदनिका व ५४३ .प्रस्तावित करण्यात आल्या आहेत

दिनांक रोजी विधानभवन सभा २०१६/०४/१२गृहामध्ये गिरणी कामगार प्रकल्प टप्पा २-अंतर्गत २६३४ लक्ष अंतिम केल्या बाबतची घोषणा ९.५० सदनिकांची विक्री किंमत रूपयेकेली त्याअनुषंगाने दिनांक .सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे २६३४ गिरण्यांमधील ६ रोजी उपरोक्त उल्लेखीत २०१६/०५/०९ .रु आहेसदनिका वितरणाची कार्यवाही सु

एम एम आर डी ए कडे भाडेतत्वावरील योजना प्रकल्पाअंतर्गत २४१७ असलेल्या (रेंन्टल हाऊसिंग स्कीम) १६०) जोडसदनिकाचौ यांची सोडत गिरणी कामगारांसाठी दिनांक (फुटाच्या दोन सदनिका मिळूण एक .या -जमिनीवर उपलब्ध होणा एम एम आर डी ए कडून त्यासाठी गिरणी .रोजी काढण्यात आली आहे २०१६/१२/०२ या सदनिका हया म्हाडास प्राप्त झाल-सदनिका व एम एम आर डी ए कडून गिरणी कामगारां साठी प्राप्त होणारेल्या अर्जाच्या तुलनेत खुप कमी असल्याने याबाबत शासन स्तरावर निर्णय अपेक्षित आहे.

कलम ५८-अंतर्गत गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणा या गिरण्यांच्या-जमिनीची यादी

अक्र	मिळावे नाव	ठिकाण	झाडाचा एकूण वाटा (मी.चौ)	झाडाचा संक्रमण असलेला वाटा (३/१ माझांगाव) (मी.चौ)	गिरणी कामगारांसाठी असलेला वाटा (३/२ मी.चौ) (३/२)	शेरा
१	अपोलो मिल (सी.टी.एन)	न्यू हिंद मिल , माझांगाव	९८८५.८४	३०९५.८८	६९९०.५६	सदर आठ गिरणांचे म्हाडासाठी एकूण .मी.चौ ३८७६७.९९ क्षेत्र .मी.चौ ३९५०१.२० त्यापेकी .वाटा निश्चित झालेला आहे ७२६६.७९ न्यू हिंद मिलला देण्यात आलेले आणि उर्वरित २.हिस्सा ईंडिया युनायटेड मिल नं.मी.चौआणि अपेक्षित आहे .
२	मुंबई मिल (सी.टी.एन)	१२३५८.२७	४११९.४२	८२३८.८५	८१९.०९	न्यू हिंद मिल येथील योजनेचे काम पुर्ण. ताबा देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
३	ज्युपिटर मिल (सी.टी.एन)	१२२८.६३	४०९.५४	८२३८.८५	८१९.०९	
४	एलफिन्स्टन मिल (सी.टी.एन)	१८७३.२२	९५७.७४	१९९६.४८	१९९६.४८	
५	कोहिनूर मिल नं.३. (सी.टी.एन)	२८९५.७४	९६५.२५	१९३०.४९	१९३०.४९	
६ व ७	ईंडिया युनायटेड मिल नं.(सी.टी.एन) २.३.	७९९२६.८८	२६४२.२९	५२८४.५६	५२८४.५६	
८	न्यू हिंद टेक्सटाइल (सी.टी.एन)	२११९.४१	७३३.१४	१४६६.२७	१४६६.२७	
९	भारत मिल (सी.टी.एन)	११३८.१२	६४६.०४	१२९२.०८	१२९२.०८	काम पूर्ण.ताबा देणे प्रगतीपथावर आहे.
१०	गोकुलदास मोरारजी	१८२५.४५	६०८.४८	१२९६.१७	१२९६.१७	गोकुलदास मोरारजी मिल नं १.व ४४३८.८८ मध्ये २

व १०	मिल नं१.						
११	गोकुलदास मोरारजी मिल नं२.	लोअर परेल	१९४२.४६	५४७.४९	१२९४.९७		
	मोरारजी मिल , कांदिवली	कांदिवली	६७०.९७	२२३.६६	४४७.३१		
	मोरारजी मिल , गोरेंगाव	गोरेंगाव	०.००	०.००	०.००		
१२	डॉन मिल	परेल	९२९.५९	३०९.८४	६९९.६७	शिवडी ,स्वानमिल .मी.चौ ४१०३.०३-३१७३.५२+१२९.५१	
	स्वान मिल	शिवडी	३१७३.५२	१०५७.८४	२११६.६७	ताबा देणे प्रातीपथावर .काम पूर्ण .येथे प्राप्त झालेले आहे .आहे	
१३	ज्युविलीमिल स्वान ) (प्रोसेस	शिवडी	१६२९.८५	५४३.२८	१०८६.५७	काम पूर्ण.ताबा देणे प्रातीपथावर आहे .	
अ १३	स्वान मिल (कुली)	कुली	३२४६.२२	१०८२.०७	२१६४.१५	काम पूर्ण.ताबा देणे प्रातीपथावर आहे .	
ब १३	पिरामल मिल	लोअर परेल	१४२४.५४	४७४.८६	९४९.६९	काम पूर्ण.आहे गिरणी कामगारांना ताबा देण्यात आलेला .	
१४	श्रीराम मिल	वरळी	२०५६.०६	६८५.३५	१३७०.७९		
१५	सिम्लेक्समिल	भायखळा	११२६	३७५.३३	७५०.६७		
१६	स्टॅन्डर्ड मिल चायना ) (मिल	शिवडी	१२४७.८४	४९५.९६	८३१.८९		
१७	स्टॅन्डर्ड मिल	प्रभादेवी	१०२०.९३	३४०.३१	६८०.६७		

१८	(प्रभादेवी)	स्वदेशी मिलकुला,	कुला	१२६६२.१	४५०४.०३	८४०८.०७	काम पूर्ण.ताबा देणे प्रगतीपथावर आहे.
१९		मातुल्य मिल	लोअर परेल	३८८.३	१२९.४३	२५८.८७	
२०		मफतलाल मिल	लोअर परेल	४८१.४३	१५०.४८	३२०.९५	क्षेत्रफळ लहान असल्यामुळे मुंया -पालिकेस प्राप्त होणा.म. मोकळ्या मैदानाच्या जागेबाबरअदलाबदल करण्याबाबत प्रस्तावित आहे.
२१	युनिट-	हिंदूस्थानमिलयुनिट १ २ व	भायाखळा	५४२.१	१८०.७०	३६१.४०	
२२		विष्वटो रिया मिल	वरळी	८५०	२८३.३३	५५६.६७	
२३		बेस्टनै इंडियामिल हो.फ्री.सी.टी.एस.एम) (लंड	शिवडी	१००९.८३	३३६.६१	६७३.२२	
२४	अ	बेस्टनै इंडियामिल लिज .सी.टी.एस.एम) (होल्ड	शिवडी	२९५१.८६	९८३.९५	१९६७.९१	काम पूर्ण झाले आहेगिरणी कामगारांना ताबा देण्याचे काम .प्रगतीपथावर आहे
२५		सेन्युरी मिल	लोअर परेल	१७९८०.६७	५९९३.५६	१९९८७.९१	.मी.चौ १३०९९.९० जमिनपैकी .मी.चौ १७९८०.६७ आणि उर्वरित जमिनीचा ताबा म्हाडास प्राप्त झाला हिस्स म्हाडास अदयाप अप्राप्त आहे.मी.चौ ४८८८.७८ .ताबा देणे प्रगतीपथावर आहे .काम पूर्ण
२६		प्रकाश कॉटन मिल	लोअर परेल	५०६७.७८	१६८९.२६	३३७८.५२	काम पूर्ण.ताबा देणे प्रगतीपथावर आहे.

अ. क्र.	मिळावे नाव	ठिकाण	झाडाचा एकूण वाटा (.मी.चौ.)	म्हाडाचा संक्रमण	गाळयांसा री	गिरणी कामगारांसाठी	शेरा
२७	हिंदुस्तान मिल युनिट (बाउन मिल)		६०२.१७	२००.७२	४०१.४६	३०१.४६	क्षेत्रफळ लहान असल्यामुळे मोठ्या भूखडाच्या बदल्यात मनपा सोबत अदलाबदली करण्याचे प्रस्तावित आहे.
२८	हिंदुस्तान मिल प्रोसेस प्रभादेवी हाउस		१००१.५८	३३२.८६	६६७.७२	६६७.७२	.जमिनीचा ताबा प्राप्त व प्रारुप निविदा प्रस्ताव मंजूरीस सादर .मी.चौ ७५८.३२
२९	बांधे डाईग मिल	लोअर परेल					माझेत्रफळाच्या .मी.चौ ३३८२२ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बडाळ्या येथे .२०१४/१२/०९. भूखडाचा ताबा म्हाडाकडे दिरोजी मिळालेला आहे .दि.२०२०/०३/०१गि.सोडत काढण्यात आली .का.
३०	बांधे डाईग स्प्रिंग मिल(	बडाळा / दावर	३३८२२.८९	१११७४.३०	२२५४८.५९	२२५४८.५९	
३१	रुबी मिल		५४५.७७	१८२.९२	३६३.८५	३६३.८५	योजनेचे काम पूर्ण ताबा देणे सुरु आहे.
३२	श्री निवास मिल		४५५५.३८	१५१८.४६	३०३६.९२	३०३६.९२	दि२०२०/०३/०१ .गि.सोडत काढण्यात आली .का.
३३	ईडिया युनायटेड मिल न.(.सी.टी.एन) ४.		२८३	९४.३३	१८८.६७	१८८.६७	एन .मुंबई महानगरपालिकेकडे नकाशे मंजूरीसाठी सादर केले आहेत .ने .सी.टी.४ .जमीन ईंडिया युनायटेड मिल नं .मी.चौ १०१९२ त्यानुसार एकत्रितम्ये देणे अपेक्षत अपेक्षित आहे.
३४	जाम मिल (.सी.टी.एन)		२४६३	८२९.००	१६४२.००	१६४२.००	
३५	मधुमुद्दन (.सी.टी.एन)	मिल	६०६३	२०२१.००	४०४२.००	४०४२.००	
३६	सिताराम (.सी.टी.एन)	मिल	१३८३	४६१.००	९२२.००	९२२.००	

३७	न्यु ग्रेट ईस्टर्न मिल झा	भायख	१२५४.५२	४८२.१७	८३६.३५	दि २०२०/१०/०८ . रोजी स्वीकृती पत्र देण्यात आले आहे.
३८	मॉडर्न मिल	०	०.००	०.००	०.००	नवीन डी.अंतर्गत स्हाडाचा वाटा निंक आहे .आर.सी.
३९	कमला मिल	०	०.००	०.००	०.००	
४०	खटाव मिल झा	०	०.००	०.००	०.००	
४१	फिनिक्स मिल	०	०.००	०.००	०.००	
४२	कोहिनूर मिल नं १. (.सी.टी.एन)	०	०.००	०.००	०.००	
४३	कोहिनूर मिल नं २. (.सी.टी.एन)	०	०.००	०.००	०.००	
४४	पोदार (.सी.टी.एन)	०	०.००	०.००	०.००	
४५	मफतलाल मिल नं१.	०	०.००	०.००	०.००	
४६	मफतलात मिल नं२.	०	०.००	०.००	०.००	
४७	मुकेश टेक्सटाइल मिल	०	०.००	०.००	०.००	
	एकूण	३५४८५७८४	५१६९९.२८	१०३२३८.५६		
अ	१०.क्र.व प्रमाणे उपनगरात जास्तमिळालेल्या जमिनीचा फरक ५५८६.४२-(४४३८.८८-१००२५.३०) चौ.मी.	५५८६.४२	१८६२.१४	३१७२४.२८		
	एकूण	१६०४४४.२६ हेवटर १६.०४	५३४८१.४ २	१०६९९६.२.८		

**पुनर्विकासाच्या प्रस्तावास मंजूरी नसल्यामुळे स्थाडाचा वाटा निश्चित नसलेल्या गिरण्यांची यादी.**

अ.क्र.	मिलचे नाव	अ.क्र.	मिलचे नाव
१	दिग्बिजय मिल ७(सौ.टी.एन)	७	न्यूसिटीमिल (सौ.टी.एन) (मँत्यू.मिल)
२	फिन्ले मिल (सौ.टी.एन)	८	पोदार प्रेसेसर मिल(सौ.टी.एन) (एडवर्ड)
३	गोल्डमोहोर मिल (सौ.टी.एन)	९	टाटा मिल (सौ.टी.एन)
४	इंडिया युनायटेड मिल नं(सौ.टी.एन)१.	१०	ब्रॅडबरी मिल
५	इंडिया युनायटेड मिल नं(सौ.टी.एन)५.	११	रघुवशी मिल
६	इंडिया युनायटेड मिल नं(सौ.टी.एन)६.		

काम पूर्ण झालेल्या योजनांची सद्यःस्थिती - टप्पा१-

अ.क्र.	मिळचे नाव	ठिकाणांचा अ.क्र.	ठिकाण	म्हाडाचा एकूण वाटा ( .मी.चौ )	मिळ कामगारांसाठी सदनिका	संक्रमण शिबीर सनिका	एकूण सदनिका	जमिनीचा ताबा घेतल्याची तारीख	शेरा
१	अपोलो मिळ (सी.टी.एन)	१	न्यू हिंद माझगांव	३१५०१.२०	३५६२	१६५४	५२१६	२००७/१०/३१	प्रत्यक्ष ३३७२७.६८ क्षेत्रफळाचा ताबा .मी.चौ परंतु .देण्यात आला रस्ता .मी.चौ २२२६.४८ रुटी करणाने बाधीत सदनिका .आहे वितरणाची कार्यवाही .सुरु आहे
२	मुंबई मिळ (सी.टी.एन)								
३	ज्युपिटर मिळ (सी.टी.एन)								
४	एलफिक्स्टन (सी.टी.एन)								
५	कोहिनूर मिळ नं ३. (सी.टी.एन)								
६	इंडिया युनायटेड मिळ नं(सी.टी.एन) २,३.								
७	न्यू हिंद टेक्स्टाइल मिळ (सी.टी.एन)								
८	गोकुळदास मोरारजी मिळ नं२.	२	मोरारजी मिळ काढिवळी	६२५१.३०	५७२	२३८	८१०	२००८/०९/१६	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे.
९०	गोकुळदास मोरारजी मिळ नं२.								
	मोरारजी मिळकांदिवळी, मोरारजी मिळगोरेगाव,	३	गोरेगाव	३७७४.००	३२२	१६६	४८८	२००८/०९/१६	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे.

११	डॉन मिल	४	शिवर्डी	४१०३.०३	४७६	२३८	७९४	२००८/०८/२६	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे.
-१२अ	स्वान मिल								
ब१२	स्वान मिल (कुला)	५	कुला	३२४६.२२	१७०	८४	२५४	२००८/०८/२६	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे.
१३	पिरामल मिल	६	लोअर परेल	१४२४.५४	१६०	७६	२३६	२००७/०९/१३	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे.
१४	श्री राम मिल	७	वरळी	२०५६.०६	२१४	७२	२८६	२००७/०९/११	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे.
१५	सिम्प्लोक्समिल	८	भायखळा	११२६.००	९८	४१	१३१	२००८/०४/२४	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे.
१६	स्टॅन्डर्ड मिल चायना ) (मिल	९	शिवर्डी	१२४७.८४	१४४	४८	११२	२००७/०३/०५	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे.
१७	स्टॅन्डर्ड मिल (प्रभादेवी)	१०	प्रभादेवी	१०२०.९३	१२२	५६	१७७	२००७/१०/११	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे.
१८	स्वदेशी मिलकुला,	११	कुला	१२६१२.१०	११०८	५४६	१६५३	२००८/०१/०४	सदनिका वितरणाची कार्यवाही सुरु आहे.
१९	एकूण-			६८३६३.२२	६९४८	३२१७	१०१६५		संक्रमण सदनिकांमध्ये न्यू हिंद मिल येथील ८ दुकाने व स्वदेशी मिल दुकाने यांचा ५ येथील समावेश आहे

सहपत्र      १/३

कामे प्रगतीपथावर असणा या योजनांची-सद्यास्थिती –टप्पा-२

अंक्र	मिलचे नाव	ठिकाणां	ठिकाण	म्हाडाचा एकूण वाटा (मी.चौ)	मिळ कामारां साठी सदनिका	संक्रमण शि बीर सदनिका	एकूण जमिनीचा ताबा घेतल्याची तारीख	शेरा
१	ज्युविलो मिल अ १३	चा अक्र.	परेल	१६२९.८५	१५७	७८	२३५	२०११/०४/१९
२	ज्युविलो स्वान) मिल स्वान)(प्रोमेस (शिवडीचा भाग							इमारतीचे काम पूर्ण , सदनिकावितरणप्रगतीपथावर
३	वेस्टर्न हॉटेल मिल अ २४ सी.टी.एस.एम) (लिंज होल्ड	शिवडी	२९५१.८६	२५०	१२४	३७४	२०१०/०७/०२	इमारतीचे काम पूर्णभोगवटा , सदनिकावितरण .प्रमाणपत्र प्राप्त प्रगतीपथावर
४	भरतमिल (सी.टी.एन)	लोअर परेल	१९३८.९२	१८८	९३	२८१	२०११/०९/१३	इमारतीचे काम पूर्ण , सदनिकावितरण प्रगतीपथावर
५	सेन्युरा मिल	वरळी	१३०९९.९०	१४३०	६९७	२१२७	२०११/१२/०८	जमिनीपैकी .मी.चौ १७१८.०.६.७ जमिनीचा ताबा .मी.चौ १३०९९.९० योजनेचे .आहे म्हाडास प्राप्त झाला सदनिकावितरण .काम पूर्ण प्रगतीपथावर
६	प्रकाश कॉटन मिल	लोअर परेल	५०६७.७८	५६२	२८८	८४३	२०१२/०४/३०	इमारतीचे काम पूर्णभोगवटा , सदनिकावितरण .प्रमाणपत्र प्राप्त प्रगतीपथावर
७	रुबी मिल	दावर	५४५.७७	४७	२३	७०	२०१२/०८/०२	इमारतीचे काम पूर्ण १६+एस , मजल्यापर्यंत भोगवटा प्रमाणपत्र

प्राप्तसदनिकावितरण						
						प्रगतीपथावर
	एकूण					गिरणी कामगाराच्या २६३४ २०१६/०५/०९.सदनिकांचीदिरोजी सोडत काढण्यात आली आहे.
७	श्रीनिवासमिल	३२	लोअर परेल	४५५५५.३८	२६३४	२५२२५.२८
८	बांधे डाईग स्प्रिंग ) (मिलवडाळा	३०	वडाळा	३३८२२.८९	१९८	२०१४/०९/१८
	बांधे डाईग मिल , लोअर परेल	२९		३३५०	१६३२	४९८२
	एकूण			६३६०३.५५	६५२८	२०१४/१२/०९
						दि२०२०/०३/०१.गिरेजी .का. .सोडत काढण्यात आली आहे
						दि२०२०/०३/०१.गिरेजी .का. .सोडत काढण्यात आली आहे
						गिरणी कामगाराच्या २६३४ २०१६/०५/०९.सदनिकांचीदिरोजी सोडत काढण्यात आली आहे.

મ્હાડાસ તાબા પ્રાન્ત પરંતુ અવયાપ કાર્યવાહી નાહી								
અ.ક્ર.	મિલચે નાવ	ઠિકા	ઠિકાણ	મ્હાડાચા	મિલ	સંક્રમણ	એકૂણ	જમિનીચા તાબા
	નાંચા અ.ક્ર.		(મૌ.ચૌ)	એકૂણ વાટા	કામગારાં	શિ બીર	સદનિકા	દેતલ્યાચી તારીખ
૧	માતૃસ્ય મિલ	૨૦	લોઅર પેરેલ	૩૮૮.૩૦	૪૪૪	૨૧૮	૬૬૨	૨૦૦૬/૦૬/૦૨
૨	મફતલાલિમિલ નં૩.	૨૧	લોઅર પેરેલ	૪૮૧.૪૩				૨૦૦૭/૧૨/૨૬
અ ૩	હિંડુસ્થાન મિલ યુનિટ નં ૧-વ ૨	૨૨	ભાયખળા	૫૪૨.૧૦				૨૦૦૭/૧૨/૦૫
૪	હિંકટોરિયા મિલ	૨૩	વરળી	૮૫૦.૦૦				૨૦૧૦/૦૫/૧૪
૫	વેસ્ટર્ન ફીડિયા મિલ (Free Hold -MSTC)	૨૪	વરળી	૧૦૦૯.૮૩				૨૦૧૦/૦૬/૧૬
૩ B	હિંડુસ્થાન મિલ યુનિટ નં૩.	૨૭	પેરેલ	૬૦૨.૧૭				૨૦૧૪/૦૩/૨૮
૬	ન્યુ ગ્રેટ ઈસ્ટર્ન મિલ	૩૭	ભાયખળા	૧૨૫૪.૫૨	૧૧૭	૫૮	૧૭૫	૨૦૧૬/૦૬/૩૦
૭	હિંડુસ્થાન મિલ પ્રોસેસ હાઉસ			૭૫૮.૩૨	૧૧૦	૫૪	૧૬૪	૨૦૧૮/૦૬/૨૦
	એકૂણ			૫૮૮૬.૬૭	૬૭૧	૩૩૦	૧૦૦૯	

अद्याप ताबा न मिळालेल्या गिरण्यांची सद्यास्थिती

सहपत्र १/३

अ.क्र.	मिलचे नाव	भूखंड क्षेत्रफळ (मी.चौ)	मिल कामारांसाठी सदनिका	संक्रमण शीबीर सदनिका	एकूण सदनिका	शेरा
१	झाडिया युनायटेड नं.(सी.टी.एन) ४.	मिल २८३.००	३१	१५	५६	एनने मुंबई महानगर पालिकेकडे नकाशे मंजूरीसाठी सादर .सी.टी. जमीन इंडिया .मी.चौ १०१११२ त्यानुसार एकत्रित केले आहेत ५. युनायटेड मिल नंमध्ये देणे अपेक्षित आहे.
२	जाम मिल (सी.टी.एन)	२४६३.००	२७३	१३६	४०९	
३	मधुसुदन (सी.टी.एन)	मिल ६०६३.००	६७२	३३६	१००८	
४	सिताराम (सी.टी.एन)	मिल १३८३.००	१५३	७६	२२९	
	एकूण	१०११२.००	१११२९	५६३	१६६१२	
	एकूण	१६०४४४.२	१६६२६	७८९८	२४५२४	
	अंदाजे एकूण	हेक्टर १६.०४	१६६२६	७८९८	२४५२४	

### गोष्ठवारा

	जर्मिन क्षेत्रफळ (चौ.मी)	ग्रा.का सदनिका	संक्रमण सदनिका	एकूण सदनिका	
I	तब्ब्यात आणि कामे पूर्ण व वितरण प्रातीपथावर असलेल्या..... अ	६८३६३.२२	६९४८	३२१७	१०१६६
II	तब्ब्यात असलेल्या व कामे पूर्ण झालेल्या ..... व	६३६०३.५५	६५२८	३११२	९६४०
III	झाडास ताबा प्राप्त अद्याप कार्यवाही नाही. ....	३८७३.८३	४४४	२१८	६६२
IV	न्यू ग्रेट इस्टर्न मिल व हिंदुस्थान प्रोसेस मिल ताबा प्राप्त	२२५६.१०	२२७	११२	३३९
V	अद्याप ताब्यात न मिळालेल्या गिरणांची सद्यःस्थिती.....	१०११२.००	११२९	५६३	१६१२
VI	एन.टी.सी.मिलच्या उवरित जागेवर प्रस्तावित गाळे	७२६६.७९	८०७	४०४	१२११
VII	सेंचुरी मिलची उवरित जागा	४८८८.७८	५४३	२७२	८१५
	अंदाजे एकूण - (I ते VII )	१६०४४. २४	१६६२६	७८९८	२४५२४
					*****

## मुद्दा क्रमांक ४

### मुंबई येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्प

- मुंबई मध्ये वरळी, ना.म.जोशी मार्ग - परळ, नायगांव या तीन ठिकाणी राज्यशासनाच्या जागेवर व शिवडी येथे मुंबई बंदर न्यासाच्या ( मुंबई पोर्ट ट्रस्ट) अशा एकूण १२.७० एकर जागेवर २०७ चाळी आहेत.
- प्रत्येक चाळी तळ + ०३ मजल्यांची असून त्यात प्रत्येकी ८० रहिवासी गाळे आहेत. राज्यशासनाच्या जागेवर १५,५९३ व बंदरन्यासाच्या जमिनीवर ९६० असे एकूण १६५५३ गाळे, स्टॉल्स व अधिकृत झोपड्या आहेत.
- सुधारीत वि.नि.नि.३३(९) अंतर्गत पुनर्विकास प्रस्तावित असून राज्यशासनाच्या जमिनीवरील योजनेव्वारे १५५९३ पुनर्वसन गाळ्यांव्यतिरिक्त ८१२० विक्रीयोग्य गाळे निर्माण होऊन प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडणारा होईल.
- बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प योग्य रितीने राबविण्यासाठी म्हाडास मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदत्त समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- सदर "शक्ती प्रदत्त समिती" व्हारे वरळी, ना.म.जोशी मार्ग, लोअर परेल व नायगांव येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासासाठी निवड करण्यात आलेल्या प्रथम क्रमांकाच्या वास्तुशास्त्रज्ञ सल्लागाराच्या निवडीस मान्यता देण्यात आली.
- वरळी बीडीडी चाळीव्यतिरिक्त इतर दोन ठिकाणच्या म्हणजेच एन.एम.जोशी मार्ग, लोअर परेल व नायगांव यांचेसाठी अनुक्रमे "लक्ष्मण थिटे आर्किटेक्टस प्रा.लि." व "संदिप शिंके आर्किटेक्टस प्रा.लि." यांच्या नियुक्तीबाबत घेण्यात आलेला निर्णय अंतिम करण्यात आला.
- शक्ती प्रदत्त समितीच्या दि.०७-०९-२०१६ रोजी झालेल्या तिसऱ्या बैठकीत विक्रीयोग्य बांधकामाचे प्रमाण ६०% मध्यम उत्पन्न गट + ३०% उच्च उत्पन्न गट + १०% व्यापारी गाळे असे प्रमाण ठरले.
- बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांना ५०० चौ.फूट चटई क्षेत्रफळाची आकाराची घरे वितरीत करण्यात येतील. तसेच विक्री योग्य गाळे पद्धतीतून प्राप्त होणाऱ्या महसुलातून "Affordable Housing" संकल्पनेतील घरे उपलब्ध करून देणे शासनास शक्य होईल.
- नायगांव, ना.म.जोशी मार्ग - परळ व वरळी येथील बीडीडी चाळीखालील जमिनीच्या मालमत्ता पत्रिकेवर म्हाडाच्या नावे भोगवटादार वर्ग - २ म्हणून नोंद घेण्यात आली आहे.
- बीडीडी चाळ विकासातील पुढील टप्पा म्हणून दि.२७-१२-२०१६ रोजी अंतिम विकास नियंत्रण नियमावली ३३(९)(ब) ची अंतिम अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

- प्रकल्पातील गाळेधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या दि.०१-०३-२०१७, दि.१४-०६-२०१७ व दि.०९-०१-२०१९ च्या शासन निर्णयान्वये सक्षम प्राधिकारी व अपिलीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी श्री.विवेक भोळे यांची वास्तुशास्त्रज्ञ - सल्लागार म्हणून नेमणूकीच्या प्रस्तावास दि.१५-०३-२०१७ रोजी झालेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या सहाव्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. वरळी पुनर्विकास प्रकल्पाचा प्रकल्प आराखडा (Master Plan) दि.२३-०३-२०१७ रोजीच्या शक्तीप्रदत्त समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
- पुनर्विकास प्रकल्प टप्प्या-टप्प्याने राबविण्यात येणार असून, काही रहिवाश्यांना लगतच्या संक्रमण शिंबीरात स्थलांतरी त करण्याचे प्रस्तावित आहे. सदरील नायगांव व ना.म.जोशी मार्ग येथील पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी सात (७) वर्ष आहे. तर वरळी येथील प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी ०८ वर्ष आहे.
- प्रस्तावित प्रकल्पाचा तपशिल पुढीलप्रमाणे.

योजनेचे नाव	चाळींतील पुनर्वसन गाळयांची संख्या (निवासी + अनिवासी)	विक्रीयोग्य गाळयांची संख्या			शेरा
		मध्य उत्पन्न गट	उच्च उत्पन्न गट	व्यापारी क्षेत्र (चौ.मी.)	
नायगांव	३३४४ (नि. ३२८९ + अनि. ५५)	१४०८	४४८	२१४५५.९१	पुनर्वसन इमारत २३ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ६० मजल्यापर्यंत प्रस्तावित
ना.म.जोशी मार्ग	२४८० (नि. २४५६ + अनि. २४)	७२८	५४०	२६६३६	पुनर्वसन इमारत २३ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ४० मजल्यापर्यंत प्रस्तावित
वरळी	९६८९ (नि. ९३९४ + अनि. २९५)	३२२४	१७७२	९८०१४	पुनर्वसन इमारत २३ मजल्यापर्यंत व विक्रीयोग्य इमारत ६६ मजल्यापर्यंत प्रस्तावित
एकूण	१५५९३	८१२०			

- दि.०८-०७-२०१७ रोजीच्या लोकमत, लोकसत्ता, सामना व सकाळ या मराठी वृत्तपत्रामध्ये बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष बीडीडी चाळीच्या ठिकाणी प्रकल्पाविषयीची माहिती दर्शविणारे फलक व माहिती पत्रिका उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, प्रस्तावित बीडीडी प्रकल्पाची संपूर्ण माहिती म्हाडाच्या संकेत स्थळावर बीडीडी लाभार्थी व जनसामान्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- बीडीडी चाळ नायगाव व ना.म.जोशी मार्ग पुनर्विकास प्रकल्पासाठी मे. एल अॅन्ड टी व ना.म.जोशी मार्ग, लोअर परेल येथील प्रकल्पासाठी मे. एस.पी.- एन.एम.जे. प्रोजेक्टस प्रा. लि. या बांधकाम ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे व दि.२१-०४-२०१७ रोजी कामाचे कार्यादेश जारी केले आहेत.
- वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी निम्नदेकार मे. टाटा प्रोजेक्ट लिमिटेड व इतर यांच्या संयुक्त भागीदारी असलेल्या टी.सी.सी. कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे व दि.०४-०१-२०१९ रोजी कामाचे कार्यादेश जारी केले आहेत.
- तीनही बीडीडी चाळीच्या प्रकल्प जागेवर भाडेकरूना पुनर्वसन सदनिका व अंतर्गत सोई - सुविधा कशा असतील याची माहिती मिळण्यासाठी नमूना सदनिका (Sample Flat) बांधण्यात आले आहे.

#### मुंबई येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पांची सद्यस्थिती :-

##### १) बीडीडी चाळ ना.म.जोशी मार्ग -

- वास्तुशास्त्रज्ञ :- मेसर्स लक्ष्मण थिटे अॅन्ड असोशिएट्स
- कंत्राटदार :- मेसर्स एस.पी.-एन.मे.जे.प्रोजेक्ट प्रा.लि. ( Date of work order = २१.०४.२०१७ )
- पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास व पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीच्या बांधकामाच्या नकाशांना म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी प्रदान केली आहे.
- पुनर्विकासाच्या दृष्टीकोनातून प्रकल्प बांधकाम सुरु करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.

##### अ) पात्रतेची सद्यस्थिती :

- एकूण पहिल्या टप्प्यातील ८०० गाळे ( १० चाळी ) पैकी ६०७ गाळ्यांची पात्रता झालेली आहे उर्वरित भाडेकरूंची पात्रता कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
- टप्पा क्र. १ मधील चाळी बाहेरील ८० बांधकामांचे (झोपड्या / स्टॉल्स इ.) / पात्रतेच्या अनुषंगाने बायोमॅट्रीक सर्वेक्षण मे - २०१८ मध्ये केले असून प्रारूप पात्रता यादी तयार करण्याचे कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

**ब) संक्रमण गाळे करारनामा वितरण व इतर माहिती :**

- आतापर्यंत ३१४ भाडेकरुंनी संक्रमण गाळा करारनामा पंजीकृत केलेला आहे.
- आतापर्यंत संक्रमण गाळ्यात स्थलांतरीत झालेल्या भाडेकरुंची संख्या २७२ आहे.
- पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील कामगार कल्याण मंडळाच्या ताब्यातील ललित कला भवन हे बांधकाम मंडळाने म्हाडास हस्तांतरीत केले असून सदर बांधकाम पूर्णतः तोडण्यात आले आहे.
- नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे व प्रकल्प मॉडेल रहिवाशयांच्या पहाणीसाठी उपलब्ध केले आहे.
- पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यातील जागेवर सद्यस्थिती नागरी संरक्षण विभागाची एक भूमिगत टाकी आहे व सदर टाकी तोडण्यासाठी नागरी संरक्षण विभागाची परवानगी प्राप्त आहे.

**२) बीडीडी चाळ नायगांव :-**

- वास्तुशास्त्रज्ञ :- मेसर्स संदीप शिर्के अॅन्ड असोशिएट्स
- कंत्राटदार :- मेसर्स एल अॅन्ड टी कंस्ट्रक्शन कंपनी लि. ( Date of work order = २१.०४.२०१७)
- पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास व पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीच्या बांधकामाच्या नकाशांना म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी प्रदान केली आहे.
- पुनर्विकासाच्या दृष्टीकोनातून पहिल्या टप्प्यातील प्रकल्प बांधकाम सुरु करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.
- कंत्राटदाराने सदरील कंत्राट संपुष्टात आणण्यासाठी म्हाडास ३ जुलै २०२० रोजी नोटिस जारी केली आहे. सदरील प्रस्तावाबाबत म्हाडा स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

**अ) पात्रतेची सद्यस्थिती :**

- या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणास स्थानिक रहिवाशयांच्या एका गटाच्या विरोधामुळे सर्वेक्षण सुरु होऊ शकले नाही. यास्तव पाचव्या टप्प्यातील ५ चार्टीतील (चाळ क्र. १, १अ, २अ, १४अ, १८अ व १९अ) चार्टीच्या रहिवाशांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, लाभार्थ्यांची प्रारूप पात्रता यादी (२०६ पात्र) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे व प्रकल्प मॉडेल रहिवाशयांच्या पहाणीसाठी उपलब्ध केले आहे.

### ३) बीडीडी चाळ वरली :-

- वास्तुशास्त्रज्ञ - सल्लागार व प्रकल्प संमत्रक :- मेसर्स विवेक भोळे.
- बांधकाम कंट्राटदार :- मेसर्स टीसीसी कंस्ट्रक्शन प्रा.लि. ( Date of work order = ०४.०१.२०१९)
- पुनर्विकासाच्या प्रकल्प अभिन्यासास म्हाडाच्या नियोजन प्राधिकरण कक्षाने मंजुरी प्रदान केली आहे.
- पुनर्विकासाच्या दृष्टीकोनातून प्रकल्प बांधकाम सुरु करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या (वृक्ष प्राधिकरण व पर्यावरण मंजुरी वगळता) परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.
- संक्रमण इमारती बांधण्यात येणार असलेले दोन भूखंडांचे Soil Investigation चे काम पूर्ण झाले आहे आणि इमारतीचे नकाशे बीडीडी नियोजन प्राधिकरणाने दि. १८-०९-२०१९ रोजी मंजूर केले. या इमारतीत १७६० संक्रमण गाळे बांधण्यात येणार आहेत.
- नमूना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे व प्रकल्प मॉडेल रहिवाशयांच्या पहाणीसाठी उपलब्ध केले आहे.

### अ) पात्रतेची सद्यस्थिती :

- पहिल्या टप्प्यातील ११२० गाळ्यांचे (१४ चाळी) सर्वेक्षण पूर्ण झाले असून दि. २३-१०-२०२० पर्यंत सक्षम प्राधिकारी यांनी १४ चाळीबाबत अंतिम पात्रता यादी (८८१ पात्र) प्रसिद्ध केली आहे व उर्वरित २३९ प्रकरणे अनिर्णित आहेत.
- उर्वरित भाडेकरूंची पात्रता निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत संबंधित भाडेकरूंना व संचालक / बीडीडी कार्यालयास सूचित करण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यातील चाळी बाहेरील १०४ स्टॉल्स/झोपड्या यांचे पात्रता सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
- सदर प्रकल्पातील पात्र लाभार्थ्या समवेत संक्रमण गाळा करारनामा पंजीकृत करण्याचे कामकाज प्रत्यक्ष प्रकल्प जागेवर लवकर सूख करण्यात येत आहे.

### ४) बीडीडी चाळ शिवडी :-

- मुंबई बंदर न्यासाच्या जागेवर असल्याने सुसाध्यता अहवाल मुंबई बंदर न्यास (BPT) यांना शासन नियुक्त शक्ती प्रदत्त समितीच्या मान्यतेने दि. १६/०२/२०१८ रोजीच्या पत्रान्वये पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. मुंबई बंदर न्यासाकडून याबाबत निर्णय अप्राप्त आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक ५

### प्रधानमंत्री आवास योजना - सर्वांसाठी घरे (नागरी)

देशाला स्वातंत्र्य मिळून सन २०२२ पर्यंत ७५ वर्षे पूर्ण होत असून देशातील प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, २४ तास वीज व पोहोचरस्ता या सुविधांसह पक्के घर असायला हवे, असे विचारात घेउन पंतप्रधान महोदयांच्या सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाने दि. २५/०६/२०१५ रोजी सर्वांसाठी घरे या अभियांनांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेची कार्यान्वित करून मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. केंद्र शासनाने सदर योजना ही विशेषरित्या नागरी क्षेत्राकरिता लागू केली आहे. सदर मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने "प्रधानमंत्री आवास योजनेची" राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाकडुन दि. ९ डिसेंबर, २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात येऊन प्रथम यात ५१ शहरांचा समावेश करण्यात आला. तदनंतर ही योजना महाराष्ट्र राज्यामधील ३९० शहरांना लागू करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील चार घटक समाविष्ट आहेत.

- १) जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपडपट्यांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे (ISSR).
- २) कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणा-या घरांची निर्मिती करणे. (CLSS)
- ३) खाजगी भागीदारीव्वारे परवडणा-या घरांची निर्मिती करणे. (AHP)
- ४) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांव्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान. (BLC)

या योजनेतील घटक १, ३ व ४ साठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण / म्हाडा तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी (नगरपालिका / नगरपंचायती) संबंधित प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरीता दिनांक ०९/११/२०१७ च्या शासन निर्णयानुसार आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय

(Directorate Municipal Administration) यांची राज्यसुकाणु अभिकरण म्हणुन नियुक्ती केली आहे. तसेच घटक २ साठी (कर्ज संलग्न व्याज अनुदान) राज्यस्तरीय बँकस समिती (हुडको, एन.एच.बी) सुकाणु अभिकरण आहे.

#### प्रधानमंत्री आवास योजनेची वैशिष्ट्ये:

- प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबांतील व्यक्तीच्या मालकीचे (पती, पत्नी व अविवाहित मुले)पक्के घर भारतामध्ये नसावे.
- केंद्राचे सहाय्य ३० चौ. मी. पर्यंतच्या EWS घरकुलांसाठी अनुज्ञेय आहे.
- सदर योजना घटक १,३ व ४ साठी राज्यातील निवडक केलेल्या ३८२ शहरांमध्ये लागू आहे. (घटक २ व्यतिरीक्त )
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील लाभार्थी (EWS) ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. ३ लक्ष पर्यंत असेल ते सदर योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- घटक क्र. २ ही कर्ज सलग्न व्याज अनुदान योजना आहे. त्याचा लाभ आर्थिक दुष्ट्रा दुर्बल घटक , अल्प उत्पन्न घटक व मध्यम उत्पन्न घटक १ व २ यांना घेता येईल. त्यांचे निकश खालील प्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक - वार्षिक उत्पन्न रु ३ लक्ष पर्यंत - ३० चौ.मी पर्यंतच्या घरकुलांसाठी अनुज्ञेय आहे. अल्प उत्पन्न घटक - वार्षिक उत्पन्न रु. ३ लक्ष ते रु.६ लक्ष - ६० चौ. मी. पर्यंतच्या घरकुलांसाठी अनुज्ञेय आहे.

जानेवारी, २०१७ पासून मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG-I- रु .१२ लाख उत्पन्न & MIG-II - रु. १८ लाख उत्पन्न) सदर घटक २ चा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे.

- घटक -१ (ISSR) साठी केंद्राचे अनुदान रु. १ लाख प्रत्येकी व घटक -३ व ४ साठी रु. १.५ लाख आहे. राज्याचे अनुदान रु. १ लाख घटक १, ३ व ४ साठी.
- केंद्र राज्य शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त घरकुलाच्या किंमतीतील उर्वरित रक्कम पात्र लाभार्थीनी उभारणे अपेक्षित आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्य शासनाने खालील सवलती मंजुर केलेल्या आहेत.

- शासकीय जमिनी रु. १/- प्रती चौ.मी. या नाममात्र दराने वितरीत करणे (शासन निर्णय दिनांक १९/०९/२०१६)
- मोजणी शुल्कात ५०% सवलत. (आदेश निर्गमित)
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना / लाभार्थींना वाटप करण्यात येणा-या ३० चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकेसाठी केवळ पहिल्या दस्ताला मुद्रांक शुल्कातुन सवलत देण्यात आली असून रु. १०००/- इतके निश्चित करण्यात आले आहे.
- महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील योजनांना राज्यात अंमलबजावणी करणेबाबत दिनांक ११.०१.२०१८ रोजी आदेश निर्गमित केला आहे.
- मंजुर प्रस्तावातील घरकुल प्रकल्प वेळेत पुर्ण करणेबाबतच्या सुचना वजा नोटीस अंमलबजावणी यंत्रणांना दिनांक ०३.११.२०२० रोजी दिलेल्या आहेत.

केंद्रिय मान्यता व संनियंत्रण समितीने (CSMC) OCT, २०२० पर्यंत १००८ योजनेमध्ये एकूण ९,९१,९३६ EWS घरकुले (एकूण ११,७४,५९१ घरकुले ) मंजुर केलेले आहेत. तसेच घटक क्र. २ कर्ज संलग्न व्याज अनुदान (CLSS) अंतर्गत २,४९,०६६ लाभधारकांना लाभ मिळाला आहे. (स्त्रोत: PMAY-MIS २९/०६/२०२० पर्यंत).

मंजुर प्रकल्पांपैकी घटक क्र. १, ३ व ४ अंतर्गत १००८ प्रकल्पांमध्ये १,८६,०७४ EWS घरकुलांचे (एकूण २,०१,६११ घरकुले) काम चालू आहे.

केंद्र शासनाच्या हिश्यातील प्रथम हप्ता रु. ७८४.५१ कोटी राज्य शासनाला वितरीत केला आहे. त्यापैकी रु. ६८६.१६ कोटीचा निधी राज्यातील अंमलबजावणी यंत्रणाना वितरीत केलेला आहे.

तसेच राज्य शासनाच्या पहिला हप्ता रु. १३१४.८३ कोटी राज्यातील अंमलबजावणी यंत्रणाना वितरीत करण्यात आला आहे.

**परिशिष्ट - १**  
**प्रधानमंत्री आवास योजनेचा घटकनिहाय मंजुर प्रकल्पांचा तपशील**

घटक क्रमांक	घटक	प्रकल्पांची संख्या	EWS घरे	LIG घरे	MIG घरे	HIG घरे	एकुण घरे
१	ISSR	७	४,१४७	०	०	०	४,१४७
	ISSR(SRA)	४	२,१८,६२८	०	०	०	२,१८,६२८
२	AHP	१४०	३,०८,४२१	१,२४,७१९	१६,९८६	१,०२६	४,५१,१५२
	AHP/PPP	११७	२,११,८७८	३९,९२४	०	०	२,५१,८०२
३	JNNURM Unallotted DUs	१	२९,९५२	०	०	०	२९,९५२
४	BLC	७३९	२,१८,९१०	०	०	०	२,१८,९१०
	TOTAL	१००८	९,९१,९३६	१,६४,७०७	१६,९८६	१,०२६	११,७४,५९१
५	CLSS*	(Source PMAY-MIS as on २९/०६/२०२०)					२,४९,०६६
	Total	१००८	९,९१,९३६	१,६४,७०७	१६,९८६	१,०२६	१४,२३,६५७

घटक क्र. १, ३ व ४ साठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण / म्हाडा तसेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी (नगरपालिका /नगरपंचायती) संबंधित प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरीता दिनांक ०९/११/२०१७ च्या शासन निर्णयानुसार आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय (Directorate Municipal Administration) यांची राज्यसुकाणु अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच घटक २ साठी (कर्ज संलग्न व्याज अनुदान) राज्यस्तरीय बँक्स समिती (हुडको, एन.एच.बी) सुकाणु अभिकरण आहे.

\* घटक क्र. २ CLSS साठी राष्ट्रीय आवास बँक (NHB) व हौसिंग अॅण्ड अर्बन डेकलपमेंट कॉरपोरेशन लिमीटेड (HUDCO) यांना राज्य सुकाणु अभिकरण (Nodal Agency) म्हणून नियुक्त केले आहे व सदर घटक केंद्र शासन प्रकल्प म्हणून कार्यान्वित होत आहे.

## **जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान**

10.59 जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान हा केंद्र शासनाचा महत्वाचा (फलंगशीप) शहर आधुनिकीकरणाबाबतचा कार्यक्रम आहे. नागरी गरीबांना सेवा पुरविण्याच्या दृष्टीने झोपडपट्ट्यांचा एकात्मिक विकास घडविणाऱ्या प्रकल्पातंतर्गत निवारा, मूलभूत सेवा आणि इतर संबंधित नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हा जवाहरलाल राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियानातंतर्गत असणाऱ्या शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा व एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम या दोन घटकांना मुख्य उद्देश आहे.

10.59.1 शहरी गरिबांकरिता मुलभूत सुविधा ही योजना बृहन्मुंबई, मीरा-भायंदर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, नांदेड या 9 महानगरपालिका आणि कुळगाव-बदलापूर या 1 नगरपालिका क्षेत्रामध्ये राबविण्यात येत आहे.

10.59.2 एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम या योजनेतंतर्गत शहरी गरिबांकरिता मुलभूत सुविधा कार्यक्रमातंतर्गत सामाविष्ट असलेल्या महानगरपालिका वगळून, 85 शहरांमध्ये 119 प्रकल्पाव्दारे राबविण्यात येत आहेत. शहरी गरिबांकरिता मूलभूत सुविधा व एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम यांची प्रगती तक्ता 10.55 मध्ये दिली आहे.

**तक्ता 10.55 जवाहरलाल नेहरु शहरी पुनरुत्थान अभियान अंतर्गत शहरी गरिबांकरिता मुलभूत सुविधा आणि एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम यांची प्रगती**

राज्य	कार्यक्रम	मंजूर प्रकल्प	प्रकल्पाची एकूण किंमत (रु.कोटी)	घरकुल संख्या		
				घरकुल लक्ष्य	बांधण्यात आलेली घरकुले	प्रगतीपथावर असलेली घरकुले
महाराष्ट्र	1) शहरी गरिबांकरिता मुलभूत सुविधा (BSUP) 2) एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम	53 119	4169.60 1903.54	97147 77885	82019 58288	10279 9920

**जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रम**

मा. पंतप्रधान यांनी दि. 03/12/2005 रोजी “जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रम” ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत गृहनिर्माण व मुलभूत सुविधा पुरविण्याची तरतूद आहे. “शहरी गरीबांना मुलभूत सुविधा पुरविणे (BSUP) व “एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम” (IHSDP) हे कार्यक्रम जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान कार्यक्रमाचे उप कार्यक्रम असून बीएसयुपी ही योजना 14 शहरांकरिता व आयएचएसडीपी ही योजना 233 शहरांकरिता लागू होती. परंतु BSUP योजना 10 शहरात व IHSDP योजना 84 शहरात राबविण्यात आली आहे. या योजनेचा वाढीव कालावधी मार्च 2017 ला समाप्त झालेला आहे.

### अ) शहरी गरीबांना मुलभूत सुविधा पुरविणे (BSUP)

ही योजना महाराष्ट्र राज्य अंतर्गत 10 शहरांमध्ये ( पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, नांदेड, मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, कुळगाव-बदलापुर, ) लागू आहे. पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच गरिबांसाठी मुलभूत सुविधांसह घराचे बांधकाम यांचा या योजनेत समावेश आहे.

#### 1. केंद्र व राज्य शासनाच्या निधीच्या उपलब्धतेचे प्रमाण पुढीलप्रमाणे:

घटक	निधीचा हिस्सा %			
	केंद्र शासन	राज्य शासन	स्थानिक स्वराज्य संस्था	लाभार्थी सरासरी
घरकुल	50	30	9 (avg)	11 (avg)
बाह्य सुविधा	50	25	25	0

#### 2. मंजूर योजनेचा तपशिल (रु. कोटीत)

उपकार्यक्रम	मंजूर घरकुले दि. 17/09/2015 च्या मंजूरीनुसार	प्रकल्प किंमत	केंद्रशासनाचा हिस्सा	राज्य शासनाचा हिस्सा (ULB व लाभार्थी हिस्सा वगळून)
(53 प्रकल्प)	97147	4169.60	2082.96	699.183

#### 3. मंजूर योजनेची आर्थिक व भौतिक सद्विस्थिती (रु. कोटीत)

उपकार्यक्रम	मंजूर घरकुले दि. 17/09/2015 च्या मंजूरीनुसार	पूर्ण घरकुले	प्रगतीपथा वरील घरकुले	केंद्राचा वितरीत निधी	राज्याचा वितरीत निधी	एकूण खर्च
(53 प्रकल्प)	97147	82019	10279	1735.95	746.48	4261.09

**4. योजना राबविण्यास अपेक्षित प्रगती साधताना निर्दर्शनास आलेले मुद्दे  
(स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अहवालानुसार)**

- 4.1 बहुमजली इमारतीस लाभार्थ्यांचा विरोध.
- 4.2 समुह पद्धतीच्या घरकुलांना लाभार्थ्यांचा विराध.
- 4.3 जमिन उपलब्ध होण्यास विलंब.
- 4.4 आरक्षण बदलाच्या प्रक्रियेस विलंब.
- 4.5 बांधकाम साहित्यात झालेली दरवाढ रेती व खडीची अनुपलब्धता
- 4.6 महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती.

**5. राज्य शासनाने योजना परिणामाकरक राबविण्यासाठी घेतलेले निर्णय**

- 5.1 पूर्व अर्हता प्राप्त कंत्राटदाराची सूची.
- 5.2 आगाऊताबा देणे विषयी राज्य शासन निर्णय.
- 5.3 दरवाढीमुळे लागणन्या निधीच्या पूर्ततेसाठी 2.5 एफएसआय व त्यापैकी 25% वाणिज्य वापरास परवानगी.
- 5.4 कॅडेस्टल सर्वे फी माफ.
- 5.5 पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रस्तावास अनुमती.

**ब) एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम (IHSDP)**

आयएचएसडीपी ही योजना 10 लक्ष पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरांसाठी आहे. सदर योजना महाराष्ट्रातील 84 शहरांमध्ये राबविण्यात आली आहे.

१. केंद्र व राज्य शासनाच्या निधीची उपलब्धता पुढीलप्रमाणे:

घटक	निधीचा हिस्सा %			
	केंद्र शासन	राज्य शासन	स्थानिक स्वराज्य संस्था	लाभार्थी सरासरी
घरकुल	80	9	0	11
बाह्य सुविधा	80	20	0	0

२. मंजुर योजनेचा तपशिल

(रु. कोटीत)

उप कार्यक्रम	मंजुर कार्यक्रम	प्रकल्प किंमत	केंद्रशासनाचा हिस्सा	राज्य शासनाचा हिस्सा
119 प्रकल्प (84शहरे)	77885	1903.54	1160.20	485.87

३. मंजूर योजनेची आर्थिक व भौतिक सद्यस्थिती (जुले - 2019)

(रु. कोटीत)

उप कार्यक्रम	मंजूर घरकुले दि.17/09/2015 च्या मंजूरीनुसार	पूर्ण घरकुले	प्रगतिपथा वरील घरकुले	केंद्राचा वितरीत निधी	राज्याचा वितरीत निधी	एकूण खर्च
119 प्रकल्प	77885	58288	9920	1084.48	218.48	1412.85

**४. योजनेच्या मंद प्रगतीची कारणे**  
(स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अहवालानुसार)

- ४.१ बहुमजली इमारतीस लाभार्थ्यांचा विरोध.
- ४.२ समुह पध्दतीच्या घरकुलांना लाभार्थ्यांचा विरोध.
- ४.३ जमिन उपलब्ध होण्यास विलंब.
- ४.४ आरक्षण बदलाच्या प्रक्रियेस विलंब.
- ४.५ बांधकाम साहित्यात झालेली दरवाढ रेती व खडीची अनुपलब्धता.
- ४.६ महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती.
- ४.७ न.प.स मोठे प्रकल्प राबविण्याचा अनुभव नसणे.

**५. राज्य शासनाने योजना परिणामकारक राबविण्यासाठी घेतलेले निर्णय**

- ५.१ पूर्व अर्हता प्राप्त कंत्राटदाराची सूची.
- ५.२ आगाऊ ताबा देणे विषयी राज्य शासन निर्णय. ( 19 जानेवारी 2009 व 18 फेब्रुवारी 2011)
- ५.३ राज्य शासनाने प्रती घरकुल किंमत 1.25 लक्ष (केंद्राच्या मंजूर घरकुल किंमत 80,000/100,000 च्या उपरोक्त) प्रमाणे अतिरिक्त रक्कम उपलब्ध केली.
- ५.४ आयएचएसडीपी योजना पूर्ण करण्याकरिता घरकुल घटकाकरीता रु. 1.25 लक्ष पासून रु. 2 लक्ष  
मर्यादेपर्यंत अनुदान देण्याबाबत शासन निर्णय दि. 28/01/2014 जारी.
- ५.५ दरवाढीमुळे लागणाऱ्या निधीच्या पूर्ततेसाठी 2.5 एफएसआय व त्यापैकी 25%  
वाणिज्य वापरास परवानगी.
- ५.६ कॅडेस्टल सर्वे फी माफ.
- ५.७ पी.पी.पी प्रस्तावास अनुमती.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक ६

### राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.२

राज्यातील ग्रामीण भागातील दारीद्र रेषेच्यावरती असणार यात सेच स्वतःचे पक्के घर बांधता येतनाही अशा कुटुंबाना स्वतःचे पक्के घरबांधण्यासाठी शासनाने शासननिर्णय क्र. गृनिधो-२००५ /प्र.क्र.२४/गृनिधो-१ दि.०१/११/२००६ रोजी निर्णय घेतला.

सदर योजने अंतर्गत इच्छुक लाभार्थ्याने स्वतःच्या जागेवर किवा शासनाने/ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर २५० चौरस क्षेत्रफळाचे रुपये ५०,०००/- किमतीचे घरकुल बांधावयाचे आहे. स्वतःचा सहभाग म्हणुन ५,०००/- रुपये बँकेत जमा करावयाचे आहे व ४५,०००/- रुपये कर्ज स्वरूपात बँकेकडुन घ्यावयाचे आहे. बँकेकडुन घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड लाभार्थ्याने करावयाची आहे व कर्जावरील व्याज ९ टक्के दराने शासनाच्या वतीने म्हाडाने भरावयाची आहे. यायोजने अंतर्गत ५०००० घरे बांधण्याचे उद्दीष्ट होते.

#### राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.२ (सुधारीत)

सदर योजना शासन निर्णय क्र.गृनिधो-१/प्र.क्र.९२/गृनिधो-१ दि.२७ /०८/२००८ अन्वये प्रती घरकुल १,००,०००/- रु किमतीचे १,२५,०००/- घरकुले बांधण्यासाठी कार्यान्वीत करण्यात आली. सदर योजने अंतर्गत इच्छुक लाभार्थ्याने स्वतःच्या जागेवर किवा शासनाने/ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर २५० चौरसक्षेत्रफळाचे रु.१,००,०००/- किमतीचे घरकुल बांधावयाचे आहे. स्वतःचा सहभाग म्हणुन १,००,०००/- रु बँकेत जमा करावयाचे आहे व ९०,०००/- रु बँकेकडुन घ्यावयाचे आहे. बँकेकडुन घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड लाभार्थ्याने करावयाची आहे व कर्जावरील व्याज स्टेट बँक आफ इंडिया च्या P.L.R ( PrimeLending Rate) वजा ३ टक्के किंवा कमाल १० टक्के यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे सरळ व्याजाने येणारी रक्कम शासनाच्या वतीने म्हाडाने भरावयाची आहे.

या योजने अंतर्गत फक्त म्हाडाने हमी घेतलेल्या व बँकांनी वितरीत केलेल्या कर्जावरील व्याज म्हाडाने बँकांना दयावयाचे आहे. लाभधारकाने कर्जाच्या परतफेडीच्या कार्यवाहीत कुचराही केल्यास व संबंधीत बँकेने लाभधारकावर कर्जवसुलीसाठी कारवाही केल्यास लाभधारक स्वतः जबाबदार राहील राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.२ (सुधारीत) कर्ज स्वरूप रक्कम रु. ९०,०००/- करण्यात आली. सदर योजनेसाठी शासनाने ८.५ लक्ष निधी म्हाडास उपलब्ध करून दिलेलाआहे व म्हाडाने विभागीय मंडळा अंतर्गत बँकाना २०१०-११ त नोक्हेबर २०२० पर्यंत एकुण रु. ७७९३.२६ लक्ष निधी वितरीत केलेलाआहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक ७

### विडी कामगार योजना

१) श्रमिक विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित मु.गुंजाळवाडी, पो.राजापुर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर या संस्थेच्या ८० घरकुलांच्याव रुपये १६.०० लक्ष अनुदान रक्कमेच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासन, गृहनिर्माण विभाग, शासन निर्णय क्र. एचएसजी- १०९९/प्र.क्र.१९७/-गृनिधो-१,दि.१२/०७/२००१ अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

सदर संस्थेस आतापर्यंत रु.८,५६,०००/- + रु.१,९२,०००/- असे एकुण रु.१०,४८,०००/- अनुदान राज्यशासनातर्फे वितरीत करण्यात आलेले आहे. संस्थेने आतापर्यंत ८० घरकुलांपैकी ७१ घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे. उर्वरीत ०९ विडी कामगारांची नावे राजीनामे व अन्य कारणांमुळे संस्थेने कायमस्वरुपी वगळलेली आहेत आणि सदरचा गृहनिर्माण प्रकल्प ७१ घरकुलांचे काम करून बंद केला असल्याचे श्रमिक विडी कामगार संस्थेने कळविलेले आहे. तसेच सदर संस्थेस अनुदानाची उर्वरीत रक्कम रु.३.७२ लक्ष देय आहे.

२) अहमदनगर जिल्ह्यातील १९ विडी कामगारांनी विनंती पत्रान्वये केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाकडुन अनुदान मिळणेसाठी अर्ज वैयक्तिकरित्या सादर केलेले आहेत.

सर्व १९ अर्जदारांनी केंद्र सरकारच्या श्रममंत्रालयाद्वारे रु.४००००/- अनुदान दोन हप्त्यात मिळाल्याचे नमूद करून झोरॉक्स कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केलेले आहेत. केंद्र शासनाकडुन वितरीत अनुदानाच्या प्रमाणित प्रती प्रस्तावासोबत सादर करण्यात आलेल्या नाहीत. सदर प्रमाणित प्रती सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

सर्व १९ प्रस्तावात केंद्र सरकारने वितरीत केलेल्या रु.४०,०००/- इतके अनुदान महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्र.एमएच/जी-१०९९/प्र.क्र.१९७/गृनिधो-१, मुंबई दि.१२/०७/२००१ नुसार मिळणेस्तव विनंती केलेली आहे.

तथापि, दि.१२/०७/२००९ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या हिंश्यापोटी प्रती लाभार्थी रु.२०,०००/- अनुदान अनुज्ञेय ठरते. शासन निर्णय क्र.विडीक-२००८/प्र.क्र.३ गृनिधो-१, दि.५ मार्च, २००८ नुसार श्रमिक विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) यांना ८० घरकुले बांधण्याच्या रु.१६,००,०००/- खर्चाच्या प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता प्रदान केलेली आहे. पर्यायाने विडी कामगारांसाठी मार्च २००८ पर्यंत राज्य शासनाने रु.२०,०००/- प्रती घरकुल अनुदान अनुज्ञेय होते. सदर अनुदान रक्कमेत शासन निर्णय दि.०९/०३/२०११ नुसार प्रती लाभार्थी रु.२५,०००/- अनुदान अनुज्ञेय आहे. उपरोक्त १९ लाभार्थींनी केंद्राप्रमाणे राज्यशासनामार्फत प्रती लाभार्थी रु.४०,०००/- अनुदानाची मागणी केली आहे.

- ३) अर्जदार सौ.शशिकला विष्णु शिंदे यांनी त्यांचे दि.०९/०५/२०१६ रोजीच्या पत्रान्वये महिला विडी कामगार घरकुल योजना संबंधित स्त्रियांची स्वाक्षरी/अंगठा घेऊन मौजे-सुकेवाडी, ता. संगमनेर जि. अहमदनगर येथे घरकुल बांधण्यास अनुदान किंवा निधी मंजुर होणेबाबत मागणी केली आहे. सौ.शिंदे यांनी मौजे-सुकेवाडी, ता. संगमनेर जि. अहमदनगर येथील सरकारी गट क्र.६२१/१३ पैकी ३९६० चौ.मी. जागा गावठाण विस्तार योजनेअंतर्गत ४३ पात्र लाभार्थींना मिळाली असुन सर्व स्त्रीयांनी वर्गणी काढुन जागा सपाट करून प्लिंथ पर्यंत घराचे काम केले असल्याचे कळविले आहे. सदर ४३ व्यक्तींना केंद्रशासनाचे अनुदान मिळालेले आहे किंवा कसे? याबाबत सदर ४३ व्यक्तींना या कार्यालयाचे पत्र क्र.मुअ/नामं/डिबी/विका/जी-२९/५३४७/२०१७, दि.०७/१२/२०१७ अन्वये विचारणा करण्यात आली आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक ८

### विशेष नियोजन प्राधिकरण, नविन चंद्रपूर

#### **१. प्रस्तावना:**

नविन चंद्रपूर शहराच्या विकास योजनेस म्हाडातर्फे फक्त सार्वजनिक गृहनिर्माण योजनांसाठी व मुख्य सार्वजनिक सुविधा जसे मुख्य रस्ते, विकास केंद्रे, बगीचा, खेळाचे मैदान, शैक्षणिक सुविधा व कार्यालयासाठी राखीव असलेल्या जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे व म्हाडा उपरोक्त सुविधांचा विकास करणार आहे. यासाठी २३८.०८ हेक्टर जमिनीचा अंतर्भाव असून या जमिनीच्या संपादनाची कार्यवाही सुरु आहे. तथापी यानंतर मा.उपलोकायुक्त यांनी एका प्रकरणात बगीचा, खेळाचे मैदान, पार्क व स्मशानभूमी या जागांचे देखील म्हाडाने भूसंपादन करावे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे उपरोक्त जागे व्यतिरिक्त ४५.९९ हेक्टर जागेचे भूसंपादन मंडळास करावे लागणार आहे.

#### **२. प्रकल्पाची अंदाजित किंमत व झालेला खर्च:**

नविन चंद्रपूर प्रकल्पाची मंजूरीचे वेळची अंदाजित किंमत रु. १०७.०० कोटी होती. नविन चंद्रपूर विकास योजनेसाठी सन १९९८ ते ऑक्टोबर २०२० अखेर पर्यंत शासनाकडून रु.६६.०९+५२+४०.४१+ २२.७०+६५.१९+३० = २७६.३९ कोटी व प्राधिकरणाकडून रु. ८८.१८ कोटी असा एकुण रु. ३६४.५७ कोटी निधी प्राप्त झाला असून त्याचा नविन चंद्रपूर येथील विकासाच्या कामासाठी झालेला विनियोग खालील प्रमाणे आहे.

१.	जमिनीचा मोबदला	१३७.९७ कोटी
२.	रस्ते विकासाची कामे	८८.९७ कोटी
३.	विद्युत पुरवठयाची कामे	९.७२ कोटी
४.	पाणीपुरवठयाची कामे	४१.१४ कोटी
५.	इरई नदीवरील पुलाचे काम	६५.१८ कोटी
६.	मलनिसःरण व्यवस्था	१०.१५ कोटी
७.	इतर किरकोळ खर्च (देखभाल व दुरुस्ती)	४.९३ कोटी
८.	आस्थापना खर्च + पीएमसी	६.५१ कोटी
	एकूण	३६४.५७ कोटी

नविन चंद्रपूर प्रकल्पाची चालू दरसूची नुसार सध्याची अंदाजित किंमत रु. ४२५ कोटी येते.

### ३) भूसंपादनाची सद्यस्थिती:

विकास योजनेनुसार संपादित करावयाचे क्षेत्रापैकी म्हाडातर्फे मुख्य रस्त्याखालील जमिन ४६.५६ हेक्टर, विकास केंद्रासाठी २२.०० हेक्टर व पब्लीक हाऊसिंगसाठी ५८.१८ हेक्टर हॉस्पीटलसाठी व शाळेसाठी ६.०७ हेक्टर, बगीचा खेळाचे मैदानसाठी ४८.७२ हे. अशी एकुण १९०.३२ हेक्टर जमिन संपादित करण्यात आली आहे. तसेच मुख्य रस्ते, विकास केन्द्रे, म्हाडा कॉम्प्लेक्स व हॉस्पीटलसाठी ६०.७८५ हेक्टर जमिनीचे संपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे सादर करण्यात आले आहेत.

भूसंपादनाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	आरक्षणाचे नांव	विकास योजनेनुसार संपादित करावयाचे क्षेत्र (हे.)	संपादित केलेले क्षेत्र (हे.)	संपादनासाठी प्रस्ताव सादर केलेले क्षेत्र (हे.)	प्रत्यक्ष भरणा केलेली रक्कम (रु.कोटी)
१	मुख्य रस्ते	५८.१३	४६.५६	१२.३७	१७.०
२	विकास केंद्र	४६.३२	२२.००	२४.३२	१०.००
३	पब्लीक हाऊसिंग	५८.१८	५८.१८	-	२५.००
४	म्हाडा कॉम्प्लेक्स	४०.३१	८.९७	३१.३४	९.०
५	हॉस्पीटल व माध्यमीक शाळा	६.०७	६.०७	-	०.४६
६	बगीचा, पार्क, खेळाचे मैदान, बरीयल ग्रांड इ.	४८.७२	४८.७२	-	४४.५६
७	संपादनासाठी सादर केलेल्या प्रस्तावाकरिता मोबदला रक्कम	-	-	-	१३.९७
	एकूण	२५८.५३	१९०.५०	६०.०३	११९.९९

वरीलप्रमाणे ६८.०३ हे. जागेचे भूसंपादन म्हाडास करावयाचे असून यामध्ये मौजा कोसारा, दाताळा, खुटाळा व पडोली यांचा अंतर्भव असून भूसंपादनाबाबत प्रस्ताव माननिय जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडे सादर केले आहे.

#### ४) नविन चंद्रपूर येथील गृहनिर्माण योजना :

नविन चंद्रपूर येथील पब्लीक हाऊसिंगसाठी आरक्षीत असलेल्या आरक्षण क्र.११४ व १३४ येथील म्हाडाच्या ताब्यातील जागेवर आतापर्यंत ५९६ अल्प उत्पन्न गट गाळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असून गाळे वाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मध्यम उत्पन्न गट योजनेअंतर्गत १०६ सदनिका या योजनेचे काम मे-२०१५ मध्ये पूर्ण झाले असून गाळे वाटप पुर्ण झाले आहे. तसेच साईट क्र.१३४ वर मध्यम उत्पन्न गटांतर्गत १०० सदनिका (Stilt+२) या योजनेचे काम सन २०१८ मध्ये पूर्ण झालेले असून गाळेवाटपाचे काम प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत साईट क्र. १२४ मध्ये १६८ अत्यल्प उत्पन्न गट, २४ मध्यम उत्पन्न गट, २० दूकाने व १० कार्यालयीन कक्ष व साईट क्र. १२५ वर ९६ अत्यल्प उत्पन्न गट, ३६ मध्यम उत्पन्न गट, ८ दूकाने व ४ कार्यालयीन कक्ष या योजनेचे काम नुकतेच पूर्ण झाले असून गाळेवाटपाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

**प्रस्तावित योजना :** मध्यम उत्पन्न गटांतर्गत २१४ सदनिका (Stilt+३) या योजनेला प्राधिकरणार्ते प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून तांत्रीक मंजूरी व प्रारूप निविदा मंजूरी सुद्धा प्राप्त झालेली आहे. परंतु मागणी अभावी सदर योजनेचे काम हाती घेण्यात आलेले नाही.

#### ५) मुख्य रस्ते :

नविन चंद्रपूर सिमेतील १३९१.७१ हेक्टर जमिनी अंतर्गत प्रथम टप्प्यात ४०.४१२ कि.मि. लांबीचे डी.पी. रस्ते, पावसाळी गटारे, सी.डी. वर्कस व नाल्यावरील लहान पूल इत्यादि कामाचे सर्वेक्षण करणे, प्रशासकीय मंजूरीचे व तांत्रिक मंजूरीचे अंदाजपत्रक तयार करणे, प्रारूप निविदा तयार करणे, विकास कामाची देखभाल करणे इ. कामे करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती प्राधिकरणाच्या मंजूरीने विविध पद्धतीचा अवलंब करून नागपूर मंडळाने केली. यानुसार सदर कामास मा.मुअ/प्रा यांचे पत्र क्र./MH/CE/EE-II/NB-378/1917/08/दिनांक.२४.१०.२००८ अन्वये रु.१२१.३५ कोटी या रक्कमेस सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त असून सदरहु कामे जून २०१२ मध्ये पूर्ण झाले आहे.

#### **६) पाणीपुरवठा:**

नविन चंद्रपूर करिता बाह्य पाणीपुरवठा करण्याच्या घष्टीने रु. २४.०० कोटी रक्कमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी चंद्रपूर शहरालगत १५ कि.मि.दुर धानोरा या नदीवर Jacwell बांधून पाईपलाईनद्वारे हे पाणी आणावयाचे प्रस्तावीत होते त्यानंतर चार उंच टाक्या बांधून पाण्याच्या टाकीव्वारे नविन चंद्रपूरला पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावीत होते. यापैकी प्रथम टप्प्यात सेक्टर-४ येथे पाणीपुरवठा करण्याचे घष्टीने एक २०.०० लक्ष लिटर क्षमता असलेली टाकी, जलवाहीनीचे व पंपीग मशीनरीचे काम पुर्ण झाले आहे.

या टाकीमध्ये एमआयडीसीच्या ESR मधून पाणी घेवून या टाकीव्वारे सेक्टर-४ ला एमआयडीसी सोबत करारनामा करून पाणीपुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. एमआयडीसीचा पाण्याचा दर रु. १४.०० प्रती घन मिटर असल्यामुळे मंडळाला स्वतःची पाणीपुरवठा योजना करण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, चंद्रपूर यांचे मार्फत सदर योजना पुर्ण ठेव तत्वावर राबविण्याबाबत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून सदरहू योजनेचे काम प्रगतीपथावर आहे.

#### **७) बाह्यविद्युतीकरण :**

नविन चंद्रपूर येथील मौजा कोसारा, पडोली, दाताळा व खुटाळा या चार गावाच्या वसाहतीला विद्युत पुरवठा करण्याचे प्रस्तावीत असून या करिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, नागपूर यांना अंदाजपत्रक तयार करण्याकरिता कळविण्यात आले आहे. त्याकरिता एमएसईडीसीएल चंद्रपूर च्या अधिका-यांसोबत मोक्याची संयुक्त पाहणी करण्यात आली आहे. सदर अंदाजपत्रकास मंजुरी मिळाल्यानंतर १५ टक्के सुपरक्षिजन चार्जेस भरून हे काम म्हाडातर्फे करावयाचे आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीव्वारे सबस्टेशन व इतर कामाकरिता रु. ९.६४ कोटी रक्कमेच्या अंदाजपत्रकास मंजुरी प्राप्त झाली असून पारेषण कंपनीव्वारे प्राप्त झालेल्या मागणी पत्रानुसार नागपूर मंडळाने रु. ९.६४ कोटीचा भरणा दि. ३१.३.२००९ रोजी केलेला आहे. सदर काम पारेषण कंपनी मार्फत पुर्ण झालेले आहे.

#### **८) मलनिसःरण व्यवस्था :**

नविन चंद्रपूर शहरातील मलनिसःरण व्यवस्था करण्यासाठी प्राधिकरणाचे पत्र क्र. एमएच/मु.अ.२/न.क्र.७०२/५८३/१६ दि. ३०/९/२०१६ अन्वये रु. ७५६३.०७ लक्ष रक्कमेच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून मुख्य अभियंता — २/प्रा.यांचे पत्र क्र.

एमएच/मु.अ.२/का.अ.२/प्रा./न.क्र.७०२(भाग — २)१२०/२०१९ दि.७/३/२०१९ अन्वये रु. ५३२९.२२ लक्ष रकमेच्या इनिविदा कागदपत्रांना मंजुरी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार सदर काम मे.इगल इन्हा इंडिया लि.या यंत्रणेमार्फत प्रगतीपथावर आहे.

### ९) नवीन चंद्रपूर इरई नदीवरील पुलाचे बांधकाम

नवीन चंद्रपूर इरई नदीवरील पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर यांचे मार्फत पूर्ण ठेव तत्वावर प्रगतीपथावर आहे. सदर कामाकरिता महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्र. नविच/२०१६/प्र.क्र.४९/गृनिधो-१, दि.२७ फेब्रुवारी २०१७ अन्वये रु. ६५.१९ कोटी रकमेला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली व शासन निर्णय क्र. नविच/२०१६/प्र.क्र.४९/ गृनिधो-१४, दि.१७ मार्च २०१७ अन्वये सदर निधी म्हाडाकडे वर्ग करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर यांचे मागणीनुसार व कामाच्या प्रगतीनुसार हा संपूर्ण निधी सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर यांना वितरीत करण्यात आला.

इरई नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या किंमतीमध्ये वाढ, वस्तुसेवा कर, भाववाढ, संकल्प चित्र (डिजाईन) मध्ये बदल झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर यांनी प्रस्तावित केल्यानुसार या पुलाच्या बांधकामास सुधारित प्रशासकीय मान्यता रु. ८०.०६ कोटी शासन निर्णय क्र. नविच/२०१६/प्र.क्र.४९/ गृनिधो-१, दि.६ ऑगस्ट २०१९ अन्वये प्राप्त झाली आहे. परंतु सुधारित मान्यतेप्रमाणे निधी शासनातर्फे म्हाडाला अजूनपर्यंत वितरीत झालेला नाही. सदर निधी म्हाडाकडे वर्ग करण्याबाबत पत्र क्र. नामं/का.अ/१०३५० दि. ०९/१२/२०१९ अन्वये शासनाकडे विनंती करण्यात आलेली आहे.

नविन चंद्रपूर येथील विकास कामे जलदगतीने पुर्ण करण्याच्या दृष्टीने विकासाच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी प्रथम म्हाडाने खर्च करावा व त्या खर्चाच्या प्रतीपुर्तीसाठी आवश्यक प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा. राज्य शासनाकडून गृहनिर्माण विभागाला जसजसा नियतव्यय मंजूर केला जाईल तसेतशी म्हाडाने केलेल्या खर्चाची गृहनिर्माण विभागाकडून प्रतीपुर्ती केली जाईल, असा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आल्याचे मा.सचिव (गृहनिर्माण) यांचे पत्र क्र.बैठक-२००८/प्र.क्र.२६/भाग-२/गृनिधो-१, दिनांक. ६ ऑगस्ट २००८ अन्वये कळविण्यात आले.

वरील निर्णयाच्या अनुषंगाने प्राधिकरणातर्फे नविन चंद्रपूर येथील मुख्य रस्ते, गटारे व लहान पुल इ. रु.७१.४० कोटीच्या कामास मंजुरी मिळाली असून सदर काम पूर्ण झाले आहे व पाणीपुरवठयाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पुर्ण ठेव तत्वावर प्रगतीपथावर आहे. तसेच

उर्वरीत विकास कामे जसे की, बाह्य विद्युत पुरवठा, मलनिःसारणाची कामे निधी उपलब्धतेनुसार पुर्ण करण्याचे नियोजन आहे. या उर्वरीत विकास कामाकरिता व सुधारीत प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी प्राधिकरणातर्फे मे. दाराशॉ कंपनी यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक झालेली आहे. नविन चंद्रपूर येथील भूसंपादन व बाह्यकामाकरीता प्राधिकरणातर्फे ऑक्टोबर २०२० अखेर पर्यंत एकूण रु. ३६४.५७ कोटी खर्च झाला असून शासनाकडून प्राप्त रु. २७६.३९ कोटी वजा करता उर्वरीत रु. ८८.१८ कोटी रकमेची प्रतीपूर्ती वरील निर्णयानुसार शासनातर्फे होणे आवश्यक आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक ९

### उपकर प्राप्त इमारती व त्याचा पुनर्विकास

मुंबई शहर जिल्ह्यात अ ते ग विभागात एकूण १९६४२ उपकरप्राप्त इमारतींपैकी काही इमारती कोसळल्याने तर काही अत्यंत मोडकळीस आल्याने तोडल्यामुळे, काही इमारतींची पुनर्बांधणी किंवा पुनर्विकास झाल्याने तसेच काही इमारती उपकरातून वगळल्यामुळे आता प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या १४,२०७ एवढी आहे. त्याचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:-

उपकर वर्ग.	मुळ उपकर प्राप्त इमारतींची संख्या	संदर्भाची संख्या
अ (दि.०१.सप्टेंबर.१९४० पूर्वी बांधलेल्या)	१६,५०२.	११,९५०
ब (दि.०१.सप्टेंबर.१९४० ते ३१.डिसेंबर. १९५० या कालावधीत बांधलेल्या)	१,४८९	९६३
क (दि.०१.जानेवारी.१९५१ ते ३०.सप्टेंबर.१९६९ या कालावधीत बांधलेल्या)	१,६५१	१,२७७
एकूण	१९,६४२	१४,२०७*

\* शासनाने दि.०७.०८.२०१३ रोजीच्या निर्णयान्वये उपकरप्राप्त इमारतींची अ, ब व क अशी वर्गावारी रद्दबातल करून एकच वर्गावारी म्हणजे उपकरप्राप्त म्हणून ठेवलेली आहे.

मोठ्या प्रमाणावरील उपकरप्राप्त इमारतींची पुनर्रचना करण्यास एकटी मुंबई इमारत दुरुस्ता व पुनर्रचना मंडळ ही संस्था अपुरी पडणार आहे. तसेच या सर्व इमारतींच्या पुनर्रचनेकरिता आवश्यक असणारा व उपलब्ध होणारा निधी विचारात घेता एकट्या शासनास ते शक्य होणार नाही. करिता, या इमारतींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीचा कार्यक्रम गतीमान करण्यासाठी या कार्यक्रमात उपकरप्राप्त इमारतींचे मालक / रहिवाशी भाडेकरू यांना सहभागी करण्याच्या दृष्टीने शासनाने खालील योजना कार्यान्वित केल्या आहेत.

१. म्हाड अधिनियम १९७६ मधील कलम १०२ च्या तरतुदीनुसार मालक, भाडेकरू / रहिवाश्यांना त्यांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे.

२. मालक / भोगवटादार यांस त्यांच्या इमारतींच्या पुनर्बांधणीकरिता प्रोत्साहनपर २ किंवा मूळ इमारतीसाठी पूर्वी वापरण्यांत आलेला चटईक्षेत्र निर्देशांक यापैकी जो जास्त असेल तो वापरण्याची सवलत शासनाने सन १९८९ पासून देय केली. याबाबत सुकथनकर समितीच्या शिफारशीनुसार दि.२१.०५.२०११ व

दि.१४.०८.२०१३ च्या अधिसूचनेनुसार आता ३.०० एवढा किंवा मूळ इमारतीमधील रहिवाशयांना नव्या पुनर्रचित इमारतीमध्ये पुनःस्थापित करण्यासाठी लागणारा चटईक्षेत्र निर्देशांक अधिक ५० टक्के यांपैकी जो अधिक असेल तो चटई क्षेत्र निर्देशांक वापरण्याची तरतूद करण्यांत आली आहे. ही सुधारीत च. क्षे. नि. ची सबलत सागरी किनारा नियंत्रण रेखाने बाधित झालेल्या मालमत्तांना देखील भारत सरकारच्या पर्यावरण विभागाने दि.१६.०६.२०१५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पुनर्विकासासाठी ३.०० किंवा मूळ इमारतीमधील रहिवाशयांना नव्या पुनर्रचित इमारतीमध्ये पुनःस्थापित करण्यासाठी लागणारा चटईक्षेत्र निर्देशांक अधिक ५० टक्के यांपैकी जो अधिक असेल तो चटई क्षेत्र निर्देशांक वापरण्याची तरतूद करण्यांत आली आहे.

३. म्हाड अधिनियम १९७६च्या प्रकरण ८अ मधील कलम १०३ ब नुसार उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू रहिवाशयांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून इमारतीचे मालकी हक्क सहकारी गृहनिर्माण संस्थेस त्यांची इमारत सुस्थितीत ठेवण्यास किंवा त्यांच्या इमारतीची पुनर्बाधणी करण्यास सूपुर्द करणे.

विकास योजना आराखडयामधील आरक्षणे, विकास नियंत्रण नियमावलीमधील तरतूदी, रेल्वे हड्डीच्या नजीक ३० मीटर जागा मोकळी सोडणे यांसारख्या कारणांमुळे ब-याच इमारतीची पुनर्रचना होऊ शकलेली नाही. अलीकडे च मा. सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विकसित इमारती बांधताना बाजूचे सोडावयाचे अंतर कमीत कमी ६.०० मी. ठेवण्याची अट टाकल्याने ब-याच विकासकांकडून इमारतीच्या पुनर्विकासाची कामे सुरु करण्यात आलेली नाहीत. सद्यस्थितीत सदर उपकरप्राप्त इमारतीना कमीत कमी ६.०० मी. रिकामी जागा सोडावयाची अट बृहन्मुंबई महानगरपालिका यांनीही मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लागू केलेली आहे. ब-याच ठिकाणी मालक / रहिवाशी यांचेमार्फत भूसंपादन कार्यवाहीस होणारा विरोध, न्यायालयीन स्थगिती आणणे, भाडेकरूनी संक्रमण शिबीरात पर्यायी जागा न घेणे, इमारत पाडण्यास विरोध करणे वगैरे कारणांमुळे पुनर्बाधणीच्या कार्यवाहीत बराच विलंब होतो.

या व्यतिरिक्त पुनर्बाधणीचा कार्यक्रम अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने शासनाने योग्य त्या शिफारशी करण्यासाठी शासन निर्णय क्र.संकीर्ण १०२०/सीआर-१२२/दुपु.-१, दि.१२ सप्टेंबर, २००१ अन्वये मा. प्रधान सचिव (गृहनिर्माण), महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. सदरहू समितीने तयार केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने शासनाकडे मा. मंत्री गृहनिर्माण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची नेमणूक दि.०३.१२.२००३ च्या शासन निर्णयान्वये केली होती. उच्चस्तरीय समितीच्या बैठका झाल्या, त्यानुसार अहवाल तयार करून शासनास सादर केला होता. सदरहू अहवाल शासन निर्णय एमबीआरआरबी-२००२/प्र.क.५२५/दु.वपु., दि.१ जून, २००५ अन्वये मान्य करण्यात आला आहे.

शासनाने नेमलेल्या सुकथनकर समितीच्या अभ्यासगटाने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने शासनाने मे १९९८ पासून म्हाड अधिनियमात नव्या तरतूदी केल्या. त्यांत भोगवटदारांना पुनर्रचित गाळे किमान २०.९० चौ. मी. व कमाल ७०.०० चौ. मी. व विनामूल्य देणे, तसेच पुनर्रचित इमारत मालकी तत्वावर भोगवटदारांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला हस्तांतरीत करणे, पुनर्रचनेच्या कामांकरिता म्हाडाकडून प्रतिवर्षी रु.१०.०० कोटी अंशदान देणे या स्वरूपाच्या तरतुदी करण्यांत आल्या आहेत.

- अ) मंडळामार्फत आजपर्यंत १४१ जुन्या उपकर प्राप्त इमारती पुनर्रचित करून त्याजागी नविन ४५४ पुनर्रचित इमारती बांधण्यात आल्या असून, त्या अंतर्गत ३३९५४ निवासी + २४३२ अनिवासी असे एकूण ३६३८६ भाडेकरू / रहिवाशयांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
- ब) मंडळातर्फे जुन्या उपकर प्राप्त इमारतीच्या पुनर्विकासासाठी खाजगी विकासकांना अद्यापर्यंत २१८९ ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले असून त्यामध्ये एकूण ३९२८ उपकरप्राप्त इमारतीचा समावेश असून ७५४४९ भाडेकरू / रहिवाशयांचा समावेश आहे. आतापर्यंत ७९३ योजनांचे काम पूर्ण झाले असून १३१२ जुन्या उपकरप्राप्त इमारतीमधील २१२५८ भाडेकरू / रहिवाशयांचे पुनर्वसन झालेले आहे.

\*\*\*\*\*

No : CE-I/EE-I/A/ /2020

Dt :

To,  
**The Accounts Officer-I**  
**Authority.**

**Sub:** Issuing Pan Card No and GST No. of MHADA for  
the purpose of payment towards product approval  
processing fee.

It is requested to provide alone information at the earliest as  
required for the purpose of providing the information to product  
approval companies.

**Executive Engineer-I**  
**Authority**

Copy submitted to Chief Engineer-I/A for favour of information  
please

## मुद्दा क्रमांक १०

### विकास नियंत्रण नियमावली ३३(७) मध्ये सुधारणा :-

शासनाने दि. २५.०१.१९९९ च्या अधिसूचनेद्वारे मुंबई शहर जिल्ह्यातील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्याकरिता सुधारित विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) जारी केली. उपकरप्राप्त इमारतीतील किमान ७०% भाडेकरू / रहिवाशयांची संमती व मालकाची संमती असल्यास सदर इमारतीचा पुनर्विकास या नियमावली अंतर्गत करण्याची तरतूद आहे.

शासनाने दि. ०२.०३.२००९ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे सदर नियमावलीत अंशतः सुधारणा केली असून आता निवासी रहिवाशी / भाडेकरूस किमान ३००.०० चौ. फू. गालिचा क्षेत्राची सदनिका देण्याची तरतूद करण्यांत आली आहे. तसेच भूखंडावर होणा-या एकूण बांधकामापैकी क्षेत्रिय च. क्षे. नि. (Zonal F.S.I.) अंतरिक्त उर्वरित बांधकाम क्षेत्रावर रु.५०००/- प्रति चौ. मी. या दराने विकास कर लावण्याची तरतूद करण्यांत आली आहे.

तसेच शासनाने दि. १६.०८.२०१० रोजी शासन निर्णय काढून भाडेकरू रहिवाशयांची पात्रता निश्चितीमध्ये येणा-या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

राज्य शासनाने दि. २१.०५.२०११ रोजी शासन निर्णय काढून वि.नि.नि.३३(७) मध्ये सुधारणा केली आहे.

१. सुधारणेनुसार जुन्या चाळींच्या विकासाकरिता किमान चटई क्षेत्र निर्देशांक २.५ वरून ३.०० पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच निवासी ७० चौ. मी. पेक्षा जास्त चटई क्षेत्रफळाच्या गाळ्यांकरीता ७० चौ. मी. वरील चटई क्षेत्रफळाकरीता बांधकाम खर्च शिघ्रगणकानुसार विकासकास द्यावयाचा आहे व ७० चौ. मी. वरील चटई क्षेत्रफळ हे पुनर्वसन क्षेत्रामध्ये समाविष्ट केले आहे. परंतु ७० चौ. मी. वरील चटई क्षेत्रफळाकरीता प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्रफळ लागु नाही.
२. वि. नि. नि. ३३(७) अंतर्गत अतिरिक्त क्षेत्रफळाची टक्केवारी ठराविक टक्केवारी पेक्षा जास्त असल्यास विक्रीयुक्त क्षेत्रफळाच्या ठराविक टक्केवारी (म्हाड कायदा १९७६ परिशिष्ट-३ मधील तक्त्यानुसार) म्हाडास अतिरिक्त क्षेत्र म्हणुन सुपुर्द करावे लागते. सदर क्षेत्र विकासकास इतरत्र त्याच विभागात देय क्षेत्रफळाच्या किंमतीच्या पटीत क्षेत्र देण्याची मुभा देण्यात आली आहे.
३. विकासकाने पुनर्विकसीत इमारतीच्या १० वर्षांच्या निःशुल्क देखभालीपोटी लागणाऱ्या खर्चासाठी कॉर्पस फंड देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

४. सदनिकाचे हस्तांतरणाच्या नियमात शिथिलता आणली असुन नवीन इमारतीचे सहकारी गृहनिर्माण संस्था पर्यंत भाडेनियंत्रण कायद्यास अधिन राहून हस्तांतरण तसेच तदनंतर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कायद्यानुसार हस्तांतरणाची तरतुद करण्यात आली आहे.
५. उपकरप्राप्त इमारतीच्या भुखंडावर, बिगर उपकरप्राप्त इमारतीचा समावेश असल्यास, बिगर उपकरप्राप्त इमारतीच्या खालील भुखंडाच्या क्षेत्रफळाच्या २५% इतके क्षेत्र नवीन नियमानुसार ३.०० चटई क्षेत्र निर्देशांकाकरिता पात्र ठरविण्यात आले आहे व त्यावरील बिगर उपकरप्राप्त क्षेत्रासाठी वि. नि. नि. अधिनियम ३२ च्या तरतूदीस अधीन राहून क्षेत्रफळ अनुज्ञेय ठरविले आहे.
६. शासन निर्णय दि.१६.०८.२०१० च्या जोडपत्रामधील परिच्छेद १३ रद्द करून शासन निर्णय दि.२२.०२.२०१३ अन्वये खालीलप्रमाणे सुधारणा केली आहे.  
 "रहिवाशयाकडे एकापेक्षा सलग असलेल्या अथवा सलग नसलेल्या स्वतंत्र खोल्यांसाठी / गाळ्यांसाठी स्वतंत्र भाडेपावती अथवा करारपत्रे असल्यास त्यांना स्वतंत्र गाळे म्हणून पात्र धरण्यांत यावेत. तसेच जर एका रहिवाशयांकडे एकापेक्षा जास्त सलग खोल्या असल्यास परंतु एकच भाडेपावती / करारपत्र असल्यास त्यांची स्वतंत्रता धरता येऊ नये.

मात्र सदर गाळ्याचा महानरगपालिकेकडील सन १९९५-९६ च्या निरीक्षण उता-यात (Inspection Extract १९९५-१९९६) समावेश असल्याची खातरजमा करून त्याखेरीज १३ जुन, १९९६ पूर्वीचे वास्तव्य सिद्ध करणारे शासकीय / अर्धशासकीय वितरीत पुरावे आहेत. अशा भाडेकरू / रहिवाशास पात्र समजण्यात येऊन स्वतंत्र गाळे पुनर्वसनासाठी पात्र ठरविण्यात यावे".

संदर्भिय शासन निर्णयाच्या तरतूदीनुसार, विकास नियंत्रण नियमावलीतील ३३(६), ३३(७) व ३३(९) अन्वये राबविण्यात येत असलेल्या योजनांमधील भाडेकरू / रहिवाशांची पात्रता निश्चित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. तद्वतच योजनामधील उपकरप्राप्त नसलेल्या इमारतीमधील पात्र भाडेकरूची पात्रता निश्चित करण्यासाठी देखील संदर्भीय शासन निर्णयातील तरतूदीचा अवलंब करण्यात येईल.

**महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१ओओ)(सी) अन्वये अधिसूचना:**

मुंबई बेटावरील "अ" वर्गाकरिता लागू असलेला चटई क्षेत्रफळ निर्देशांक ३.०० हा उपकर प्राप्त इमारती "ब" व "क" वर्गावारीमधील सर्व इमारतीना चटई क्षेत्रफळ निर्देशांक ३.०० लागू करणेबाबतचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने सदर अधिसूचना क्रमांक टिपीबी४३१२/प्र.क्र.०५/२०१२/नवि-११, मंत्रालय, मुंबई ४०० ०२१, दि.१४.०८.२०१३ अन्वये मंजूर केलेला आहे.

नगर विकास विभागाच्या दि.२१.०५.२०११ च्या अधिसूचनेतील व दि.०७.१०.२०१३ च्या आदेशातील निर्देशानुसार उपकर प्राप्त मालमत्तांच्या पुनर्विकासासाठी चटई क्षेत्र निर्देशांक ३.० प्रमाणे सुधारित ना हरकत प्रमाणपत्र देणेबाबत.

नगर विकास विभागाच्या दि. २१.०५.२०११ च्या अधिसुचनेतील वि. नि. ३३(७) परि. ३ कलम १०(अ) मधील सुधारित तरतुदीच्या विरोधात मे. जे. गाला एन्टरप्रायजेस यांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्र. २४५७/२०११ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दि. २०.०३.२०१३ रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम १५४ (१) नुसार दि. २१.०५.२०११ च्या अधिसुचनेमध्ये सुधारणेसंदर्भात आवश्यक निर्देश नगर विकास विभागाच्या दि. ०७.१०.२०१३ च्या आदेशाद्वारे देण्यात आलेले आहेत. संबंधित विकासकांना तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांना याबाबत पुढील कार्यवाहीसाठी कळविण्यात आलेले आहे.

**विकास नियंत्रण नियमावली २०३४ नुसार विकास नियंत्रण नियमावली ३३(७) अंतर्गत झालेल्या सुधारणा:**

- १) एका भुखंडाचा पुनर्विकास केल्यास, भाडेकरु / रहिवाशयांना किमान ३०० चौ.फुट चटई क्षेत्र + ५% प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र उपलब्ध होईल.
- २) २ ते ५ भुखंडाचा पुनर्विकास सामुहिकपणे केल्यास, भाडेकरु / रहिवाशयांना किमान ३०० चौ.फुट चटई क्षेत्र + ८% प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र उपलब्ध होईल.
- ३) ५ पेक्षा अधिक भुखंडाचा पुनर्विकास सामुहिकपणे केल्यास, भाडेकरु / रहिवाशयांना किमान ३०० चौ.फुट चटई क्षेत्र + १५% प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र उपलब्ध होईल.
- ४) कमाल चटई क्षेत्र ७० चौ.मी. वरुन १२० चौ.मी. पर्यंत वाढविण्यात आलेले आहे.
- ५) पुनर्विकासासाठी ७० टक्के ऐवजी ५१ टक्के भाडेकरु / रहिवाशयांची संमती असणे आवश्यक आहे.

**विकास नियंत्रण नियमावलीत करावयाच्या सुधारणा:**

- पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत जुन्या २३९ उपकरप्राप्त इमारतीच्या जागी ६६ इमारती सन १९८८ ते सन १९९४ या कालावधीत बांधण्यात आलेल्या आहेत. या ६६ इमारतीमध्ये ५७०८ निवासी + ५९७ अनिवासी असे एकूण ६३०५ भाडेकरु / रहिवाशी राहतात. मुळ योजनेच्या तरतुदीनुसार या इमारती संबंधित भाडेकरु / रहिवाशयांनी मालकी तत्वावर करून घेणे आवश्यक होते. तथापि, सदर इमारती अद्यापही संबंधित भाडेकरु / रहिवाशयांनी मालकी तत्वावर करून घेतलेल्या नाहीत. या इमारतीच्या दैनंदिन देखभाल व दुरुस्तीकडे भाडेकरु / रहिवाशयांनी दुर्लक्ष केल्यामुळे सद्यःस्थितीत या इमारती मोडकळीस आलेल्या असून, त्यांची पुन्हा पुनरचना करणे आवश्यक झाले आहे. याशिवाय मंडळाच्या निधी अंतर्गत जुन्या ७०२ इमारतीच्या जागी ३८८ नविन इमारती (२८२४६ निवासी + १८३५ अनिवासी असे एकूण ३००८१ गाळे) बांधलेल्या आहेत. या इमारतीपैकी काही इमारती दैनंदिन देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मोडकळीस आलेल्या आहेत व त्यांची पुन्हा पुनरचना करणे आवश्यक झालेले आहे. तथापि, पुनरचित इमारतीची पुन्हा पुनरचना करण्याची तरतुद विकास नियंत्रण नियमावली क्र. ३३(७)(१) अंतर्गत नसल्याने तशी स्पष्ट तरतुद केल्यास, या पुनरचित केलेल्या इमारतीच्या पुन्हा पुनरचनेचा प्रश्न निकाली निघु शकतो.

- विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७)(१) व ५(सी) अंतर्गत तरतुदीनुसार पुर्वी उपकरप्राप्त असलेल्या व नंतर रहिवाशयांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी अशा इमारती विकत घेतल्याने, दुरुस्ती उपकरातुन वगळलेल्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी चटई क्षेत्र निर्देशांक २.५० अथवा रहिवाशयांच्या पुनर्वसनासाठी लागणारा चटई क्षेत्र निर्देशांक अधिक ५० टक्के प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र निर्देशांक यापैकी जो अधिक असेल, असा चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय आहे. उपकरातुन वगळलेल्या इमारती यापुर्वी उपकरप्राप्त असल्याने व आर्थिक दृष्ट्या पुनर्विकास वर्धनक्षम होण्याच्या दृष्टीने अशा इमारतीसाठी उपकरप्राप्त इमारतीप्रमाणेच अशा इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७)(५)अ व ब नुसार चटई क्षेत्र निर्देशांक ३.०० अथवा पुनर्वसनासाठी लागणारा चटई क्षेत्र निर्देशांक अधिक ५०/६०/७० टक्के प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र निर्देशांक यापैकी जो अधिक असेल, असा चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करणे आवश्यक वाटते.
- विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(७), (५)(अ)(बी) नुसार, एका भुखंडाचा पुनर्विकास करावयाचा झाल्यास, किमान पुनर्वसन क्षेत्रफळाच्या (२७.८८ चौ.मी.), ५ टक्के अधिक पुनर्वसन क्षेत्र, २ ते ५ भुखंडांचा एकत्रितपणे पुनर्विकास करावयाचा झाल्यास, किमान पुनर्वसन क्षेत्रफळाच्या (२७.८८ चौ.मी.), ८ टक्के अधिक पुनर्वसन क्षेत्र, ५ पेक्षा अधिक भुखंडांचा एकत्रितपणे पुनर्विकास करावयाचा झाल्यास, किमान पुनर्वसन क्षेत्रफळाच्या (२७.८८ चौ.मी.), १५ टक्के अधिक पुनर्वसन क्षेत्र अनुज्ञेय केलेले आहे. यामुळे फक्त ज्या पुनर्विकास योजनांमध्ये अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांक ३ पेक्षा अधिक होतो (पुनर्वसनाचे क्षेत्रफळ + ५० टक्के/६० टक्के/७० टक्के) अशाच पुनर्विकास योजनांमध्ये ५/८/१५ टक्के अधिकच्या पुनर्वसन क्षेत्रफळापोटी ५०/६०/७० टक्के पुनर्वसन चटई क्षेत्र प्राप्त होते. तथापि, ज्या योजनांमध्ये अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांक हा फक्त ३ पर्यंतच अनुज्ञेय होतो, अशा पुनर्विकास योजनांमध्ये अधिकच्या पुनर्वसन क्षेत्रफळापोटी प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र उपलब्ध होत नसल्याने, विकासकास अधिकच्या पुनर्वसन क्षेत्रफळापोटी बांधकामाचा खर्च सोसावा लागतो. त्यामुळे ज्या पुनर्विकास योजनांसाठी चटई क्षेत्र निर्देशांक ३.०० अनुज्ञेय होतो, अशा पुनर्विकास योजनांमध्ये बांधकाम खर्च वसुल होण्याच्या दृष्टीने रहिवाशांना द्यावयाच्या अधिकच्या पुनर्वसन क्षेत्रफळापोटी प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करणे आवश्यक वाटते.

वर नमुद केल्यानुसार, एक, दोन ते पाच व सहापेक्षा अधिक भुखंडाच्या एकत्रितपणे पुनर्विकासासाठी रहिवाशांचे अनुज्ञेय चटई क्षेत्र वेगवेगळे (एका भुखंडासाठी ३१५ चौ.फुट, दोन ते पाच भुखंडासाठी ३२४ चौ.फुट व ५ भुखंडापेक्षा अधिक भुखंडासाठी ३४५ चौ.फुट) आहे. वस्तुतः एकाच योजनेअंतर्गत रहिवाशयांसाठी अनुज्ञेय केलेल्या वेगवेगळ्या बांधकाम क्षेत्रफळामुळे रहिवाशयांकडून जास्तीत जास्त ३४५ चौ.फुटांच्या बांधकाम क्षेत्रफळाच्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक पुनर्विकास योजनेमध्ये मागणी केली जाऊ शकते. यामुळे पुनर्विकासाच्या कामास खिळ बसु शकते. यामुळे रहिवाशयांसाठी अनुज्ञेय असणाऱ्या बांधकाम क्षेत्रफळामध्ये विसंगती न ठेवता, समान बांधकाम क्षेत्रफळ अनुज्ञेय करणे आवश्यक वाटते.

- शासनाने दि.११.०९.२०१९ रोजी च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार, विकासक पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे निश्चित केले आहेत.

विकासकाचा वर्ग	मागील तीन वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल	मागील तीन वर्षात बांधकाम केलेले एकूण क्षेत्र चौ.मी. (किमान)	एकूण गाळयांचा प्रकल्प करण्यास पात्र
१	रु. १० ते ५० करोड	१८०००	५०० पर्यंत
२	रु.५१ ते २५० करोड	३८०००	१००० पर्यंत
३	रु.२५१ ते ५०० करोड	७५०००	२००० पर्यंत
४	रु.५०१ ते १००० करोड	१७५०००	५००० पर्यंत
५	रु.१००० करोड च्या वर	३०००००	१०००० पर्यंत किंवा त्यावरील

उपरोक्त निकष जे विकासक पात्र करतील त्यांची निवड संबंधित इमारतीचे मालक व भाडेकरु / रहिवाशी यांनी करावी. तसेच सदरची पात्रता तपासुनच मंडळाने ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करावे, असे निर्देशित केले आहे.

- शासनाने दि.०५.११.२०२० रोजी च्या शासन निर्णयाब्दारे रद्द करून, नव्याने मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. तसेच विकासकाच्या पात्रतेबाबतचे निकष लावावे किंवा कसे याबाबत ०३ महिन्याच्या आत निर्णय घेणेबाबत ठरले..

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक ११

### विकास नियंत्रण नियमावली कलम ३३(९) मध्ये सुधारणा

शासनाने दि.०२.०३.२००९ च्या अधिसूचनेद्वारे सुधारित विकास नियंत्रण नियमावलीतील कलम ३३(९) जारी केली आहे. सदर नियमावली अंतर्गत उपकरप्राप्त इमारतींबरोबर बिगर उपकरप्राप्त इमारती, शासकीय इमारती व काही प्रमाणांत झोपडपट्टी असलेल्या क्षेत्राचा समुह पद्धतीने पुनर्विकास करण्याची तरतुद आहे. पुनर्विकासाकरिता किमान च. क्षे. नि. ४.०० अथवा पुनर्वसनासाठी लागणारा च. क्षे. नि. अधिक ५५ ते ८०% प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्देशांक (च. क्षे. नि.) उपलब्ध होतो. पुनर्वसन योजना हाती घेण्यासाठी भूखंडाचे किमान क्षेत्र ४०००.०० चौ. मी. आहे. सदर नियमावली अंतर्गत निवासी रहिवाशी / भाडेकरूस किमान ३००.०० चौ. फू. व कमाल जुन्या इमारतीत वापरात असलेले क्षेत्रफळ देण्याची तरतुद आहे. परंतु ७५३.०० चौ. फू. पेक्षा अधिक असलेल्या क्षेत्रावर रहिवाश्यास बांधकाम खर्च द्यावा लागेल. तसेच भूखंडावर होणा-या एकूण बांधकामापैकी क्षेत्रिय च. क्षे. नि. व्यतिरिक्त उर्वरित बांधकाम क्षेत्रावर रु.५०००/- प्रति चौ. मी. या दराने विकास कर लावण्याची तरतुद करण्यात आली आहे.

सदर योजनेच्या मंजूरीकरिता शासनाने उच्च स्तरीय समिती गठीत केली असून या समितीद्वारे योजनांना प्राथमिक मंजूरी देण्याची तरतुद करण्यात आली आहे.

सदरच्या मूळ अधिसूचनेमध्ये सुधारणा करून शासनाने दि.०९.०९.२०१४ च्या अधिसूचना जारी केली आहे व डीसीपीआर २०३४ नुसार विकास नियंत्रण नियमावली क्र.३३(९) दि.१२.११.२०१८ पासून अंमलात आणलेली आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक १२

### मुंबई बेटावरील उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्ती व पुनर्रचना करण्यासाठी अंशदानात वाढ

मुंबई बेटावरील ज्या इमारती उपकर प्राप्त आहेत अशा इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती व पुनर्बाधणी करण्याची म्हाड कायद्यान्वये सांविधानिक जबाबदारी प्राधिकरणावर आहे. सदर जबाबदारी प्राधिकरणाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत पार पाडली जाते. सदर कामाकरिता लागणारा खर्च हा रहिवाशयांकडून उपकराच्या वसूलीतून उपलब्ध होणारा निधी, शासनाकडून कायद्यान्वये मिळणारे अंशदान, मुंबई महानगरपालिकेचे अंशदान, म्हाडाचे अंशदान, सदनिकेमध्ये राहणा-या रहिवाशयांकडून दिली जाणारी भाड्याची रक्कम व सेवा आकाराची रक्कम तसेच इतर किरकोळ जमेच्या रकमा यामधून भागविला जातो. या कामाकरिता उपलब्ध होणा-या वार्षिक निधीचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत.

अ)	रहिवाशयांकडून वसूली केला जाणारा उपकर	-	रूपये ४०.०० कोटी.
ब)	राज्य शासनाचे अनुदान (वसूली झालेल्या उपकराइतकेच)	-	रूपये ४०.००
कोटी.			
क)	मुंबई महानगरपालिकेचे अनुदान	-	रूपये १०.०० कोटी.
ड)	प्राधिकरणाचे अनुदान	-	रूपये १०.०० कोटी.

एकूण - रूपये १००.०० कोटी.

उपकराची रहिवाशयांकडून होणारी वसूली ही मुंबई महानगरपालिकेतर्फे केली जाते व सदर निधी राज्य शासनामार्फत प्राधिकरणास प्राप्त होतो. सदर निधीमध्ये रु. १९०.०० कोटी पर्यंत वाढ होण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यावर मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सन - २०१३ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सदरचा निधी रु. १००.०० कोटीवरून रु. २००.०० कोटी करण्याबाबत घोषणा जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु, सदर निधी वाढून देण्याबाबतचा निर्णय शासन स्तरावर प्रलंबित आहे.

मुंबई बेटावरील उपकर प्राप्त इमारतींची संरचनात्मक दुरुस्ती व पुनर्रचना करण्यासाठी रूपये १०० कोटी वरून रूपये २०० कोटी अंशदानात वाढ करणेबाबत.

महाराष्ट्र शासनाने इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्तीच्या खर्चाची मर्यादा रूपये २०००/- प्रति चौ. मी. वरून रूपये ३०००/- प्रति चौ. मी. केली आहे. याच धर्तीवर उपकर अंशदानाची वसुली रूपये ७५०/- प्रति चौ. मी. वरून रूपये ३०००/- प्रति चौ. मी. इतकी वाढविण्याबाबत व त्यानुसार म्हाड अधिनियमामध्ये करावयाच्या सुधारणा व म्हाडास देण्यात येणा-या अंशदानात वाढीचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

सदर वाढीव अंशदान १) मनपाकडून, २) शासनाकडून देय, ३) म्हाडाकडून व ४) मनपा कडून उपकर माध्यमातून अशा संबंधित खात्याकडून त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकीय तरतूद करून उपलब्ध करून देणेबाबत कळविण्यात येत आहे. आश्वासन क्र. २०६ मध्ये याबाबत शासनाकडून आश्वासन देण्यात आलेले असून, आश्वासनाची पूर्ती ही वेगवेगळ्या खात्याशी निगडीत असून कार्यवाहीची प्रक्रिया सुरु आहे.

शासनाने दि. २४.०९. २०१८ रोजीच्या पत्रान्वये मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतीच्या दुरुस्तीकरिता म्हाडा प्राधिकरणाने त्यांच्याकडील उपलब्ध निधीतुन सन २०१८-१९ करीता रूपये १०० कोटी व सन २०१९-२० करीता रूपये १०० कोटी एवढा निधी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळास, निधी वितरणाबाबतच्या प्रचलित नियमानुसार, मंजूर करण्याबाबत म्हाड अधिनियम १९७६ मधील नियम १६४ अन्वये प्राप्त अधिकारानुसार निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे प्राधिकरणाने दि. ०२.१२.२०१८ अन्वये ६७९७ ठराव पारित केला असून, सन २०१८-१९ करीता रूपये १०० कोटी व सन २०१९-२० करीता रूपये १०० कोटी एवढा निधी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळास वितरीत करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने म्हाडाने सन २०१८-१९ करीता रूपये ८० कोटी आणि सन २०१९-२० करीता रूपये १२० कोटी असे एकूण २०० कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. दि. १५.०६.२०२० रोजी मा. गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत झालेलया चर्चेनुसार वरील प्रमाणे सन २०२०-२१ आणि २०२१-२२ करीता म्हाडाने प्रत्येक वर्षासाठी रूपये १०० कोटीप्रमाणे रूपये २०० कोटीची रक्कम म्हाडा अधिनियम १९७६ कलम १६४ अंतर्गत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळास वितरीत करण्याकरिता शासनास आदेश द्यावेत. यासाठी मुख्य लेखाधिकारी, दुवपु मंडळ या कार्यालयाचे पत्र क्र.इटी-५२४/२०२०, दि. १५.०६.२०२० अन्वये मा. अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य यांना मुख्य अधिकारी, दुवपु मंडळ यांच्या स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने दि. १५.१०.२०२० रोजीच्या पत्रान्वये मा. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी / प्राधिकरण यांचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत, ते लवकरच सादर करण्यात येतील.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक १५

### सी.आर.झेड. क्षेत्रील पुनर्विकास / पुनर्वसन

म्हाडा मुंबई मंडळाअंतर्गत एकूण ५६ वसाहती असून त्यामध्ये १०४ अभिन्यास आहेत. यामध्ये बहुतांश ठिकाणी मंडळामार्फत योजना राबविलेल्या आहेत . तथापि, काही भूखंड विकास आरक्षणाने बाधित भूखंड जसे की, आरक्षित रस्ते, खुले भूखंड, करमणुकीची मैदाने, नात्यालगतचे क्षेत्र, उच्च दबाव विद्युतवाहीनीखालील मोकळी जागा इ . ठिकाणी झोपड्या वसलेल्या असून महाराष्ट्र शासनाने १९९५ पूर्वीच्या झोपड्यां संरक्षित केलेल्या आहेत.

प्रचलित पृष्ठतीनुसार अधिकृत झोपडीधारक सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून विकासकाची नेमणुक करतात व प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे सादर करतात . अशा प्रस्तावावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत जमिनमालकाकडून परिशिष्ट -२ करण्यासाठी प्रस्ताव म्हाडाकडे पाठविला जातो . आजतागायत अशा मोकळ्या भूखंडावर ब -याच ठिकाणी झोपडीधारकांनी अतिक्रमणे केलेली असून अशा झोपड -पट्ट्यांना परिशिष्ट-२ ची कार्यवाही करून पुनर्विकासाचे काम प्रगतीत आहे.

सद्यस्थितीत म्हाडाकडे नवीन प्रकल्प हाती घेण्यासाठी जमिन नगण्य असल्याने उपलब्ध अतिक्रमित झोपडपट्ट्याचा विकास म्हाडामार्फत केल्यास म्हाडास हाऊसिंग स्टॉक उपलब्ध होऊ शकतो व या अनुषंगाने परवडणारी घरे उपलब्ध करून देणे शक्य होईल . अशा ठिकाणी मुंबई मंडळाने स्वतः किंवा विकासकामार्फत योजना राबविण्याचे ठरविलेले आहे . या अनुषंगाने केंद्र शासनाच्या पर्यावरण , वने व वन्यजीवन खात्याच्या दि .०६.०१.२०११ रोजीच्या सागर किनारा नियमन अधिसूचनेचा आधार घेवून सीआरझेड बाधित जमीनवर झालेल्या अतिक्रमित भूखंडावर योजना राबविणे शक्य आहे. या अनुषंगाने मुंबई मंडळाने अशा प्रकारच्या योजना संयुक्त भागीदारी तत्वावर राबविण्याचे धोरण निश्चित केले असून सर्वसामान्यांना परवडणारी जास्तीत जास्त घरे तयार करण्याचा उद्देश आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक १६

### धारावी पुनर्विकास प्रकल्प, सेक्टर-५

- ❖ धारावी हे मुंबई व मुंबईची उपनगरे यांना जोडणारे पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेले २४०.३५ हेक्टर [६०० एकर] क्षेत्रफळाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शासननिर्णय क्रमांक झोपुयो २००३/ प्र.क्र. १८९/ झोपसु-१अ दि. ०४ फेब्रुवारी २००४ अन्वये धारावी पुनर्विकास योजनेचा स्वयंपूर्ण विकास खाजगीकरणाद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची एकूण ५ सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली असून दि. २५/६/२००९ रोजी धारावी पुनर्विकास प्रकल्प / झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची ``विशेष नियोजन प्राधिकरण `` म्हणून नियुक्ती केली आहे. शासनाच्या गृहनिर्माण विभागाकडील क्र. धापुप्र-२००९/ प्र.क्र.११२/ झोपसु-१अ दि. २१/५/२०११ रोजीच्या पत्रान्वये सेक्टर ५ चा विकास म्हाडातर्फे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. धारावी सेक्टर-५ चे एकूण क्षेत्रफळ ६२.०५ हेक्टर असून ``मशाल`` यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार ९,८५३ झोपडयांचे पुनर्वसन करावयाचे आहे.
- ❖ धारावी पुनर्वसन प्रकल्प / झोपुप्रा ने प्रस्तावित केलेल्या ``जमिन वापराच्या नकाशा``स शासन स्तरावर मंजूरी प्राप्त आहे.
- ❖ सेक्टर-५ मधील म्हाडाची मालकी असलेल्या ७.११ हेक्टर जमिनीवर भागशः लोआऊट प्लॅन तयार करून त्यास धापुप्र / झोपुप्रा ची मंजूरी मिळवली आहे.
- ❖ धारावी पुनर्विकास प्रकल्पातील सेक्टर ५ चा पुनर्विकास प्राधिकरणामार्फत करण्यास शासनाने मान्यता दिलेली असून त्यानुसार सदर प्रकल्पाच्या पुनर्विकासाचे काम प्राधिकरणाअंतर्गत मुंबई मंडळाचे मा.मुख्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली चालु आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत झोपडीधारकांनी पात्रता निश्चित करून परिशिष्ट-II

तयार करण्याचे काम उपमुख्य अधिकारी/धापुप्र/मुंबई मंडळ यांच्या कार्यालयाकडून करण्यात येते.

- ❖ धारावी सेक्टर ५ मधील १६ क्लस्टरपैकी क्लस्टर "जे" च्या जमिनीची मालकी (भूकर क्र.२/५०१) मुंबई मंडळ, म्हाडा यांची असल्याने क्लस्टर "जे" च्या जमिनीवरील झोपडीधारकांचे पुनर्वसन प्राधान्याने करण्याचे निश्चित केलेले आहे.
- ❖ शताब्दी नगर ``जे क्लस्टर'' मधील एकूण ८५१ झोपडीधारकांपैकी प्रथम टप्प्यात ३५४ झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे व त्यांना इमारत क्र. १ मधील पुनर्वसन गाळ्यांचा ताबा देण्यात आला आहे. पात्र झोपडीधारकांच्या झोपडया तोडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत ३३६ झोपडयांचे तोडकाम पूर्ण करण्यात आलेले आहे. लगतच्या अपात्र झोपडयातील वास्तव्यामुळे उर्वरित १८ झोपडया रिक्त करण्यात आल्या आहेत. परंतु सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तोडणे शक्य झाले नाही.
- ❖ धारावी सेक्टर-५ च्या पुनर्विकासाचे काम म्हाडास देण्याचा निर्णय झाल्यावर सेक्टर-५ करीता `` प्रकल्प नियोजन सल्लागार '' [PMC] म्हणून मे.ग्लोबल इंजिनियरिंग सर्विसेस यांची नियुक्ती करण्यात आली असून सदरहू प्रकल्प नियोजन सल्लागाराने Inception Report सादर केला. त्यास मा.उपाध्यक्ष / प्रा. यांनी मान्यता दिली आहे. प्रकल्प नियोजन सल्लागाराने सेक्टर-५ चा मास्टर प्लान तयार केला होता. त्यावर मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार / प्रा. यांचे अभिप्राय घेऊन मा. उपाध्यक्ष तथा मु.का.अ./प्रा. यांचे मंजूरीने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी सादर करणेस्तव सादर केला होता. परंतु या कार्यालयास प्राप्त झालेल्या दि. १९/०५/२०१८ रोजीच्या झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तामधील मुददा क्र. ४(i) व ४(ii) नुसार धारावी पुनर्वसन प्रकल्पातील सर्व

सेक्टर (सेक्टर-५ सहित) एस.पी.क्ही. च्या धर्तीवर राबविण्यासाठी म्हाडाच्या अखत्यारीतील सेक्टर-५ एस.पी.क्ही. कंपनीकडे सुपुर्द करणेबाबत नमूद आहे. सदर बाब विचारात घेऊन मा. उपाध्यक्ष / प्रा. यांच्या मान्यतेनुसार मे. ग्लोबल इंजिनियरिंग सर्क्हीसेस यांची सेवा दि. ०३/०८/२०१८ च्या पत्रान्वये समाप्त करण्यात आली.

- ❖ धारावी सेक्टर- ५ मध्ये बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम सुरु असून झोपडीधारकांची पात्रता निश्चित करून परिशिष्ट-II तयार करण्याचे काम उपमुख्य अधिकारी / धापुप्र / मुंबई मंडळ यांच्या कार्यालयाकडून करण्यात येत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण/ निषकासन, धारावी विभाग) हे सक्षम प्राधिकारी होते. तदनंतर दि. १४/०९/२०१८ रोजीच्या शासन अधिसूचनेद्वारे सेक्टर-५ धारावी प्रकल्पासाठी उपमुख्य अधिकारी (धा.पु.प्रा.) मुंबई मंडळ यांना सक्षम प्राधिकारी म्हणून नेमण्यात आले. अंतिमत: दि. ०५/११/२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये धारावी सेक्टर-५ हा पुनर्विकासासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प / झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना हस्तांतरित झाल्याने सक्षम प्राधिकारी शासनामार्फत जुलै २०२० मध्ये नियुक्त करण्यात आला आहे.

❖ म्हाडाच्या मालकीच्या जमिनीवरील बांधकामाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

इमारत क्र.	गाळयांची संख्या			इमारतीचे मजले	गाळयाचे चटई क्षेत्रफळ [चौ.फूट ]	वि.नि.नि.	शेरा
	निवासी	अनिवासी	एकूण				
०१	३५८	-----	३५८	स्टील्ट +१८	३००	३३-१०(A)	इमारत बांधकाम पूर्ण ३५४ गाळे पात्र झोपडीधारकांना वितरीत करण्यात आले आहेत. तसेच सदरील इमारत लाभाधारकांच्या गृहनिर्माण संस्थेस पुढील देखभालीसाठी हस्तांतरीत करण्यात आली आहे.
०२	५०७	१२	५१९	स्टील्ट +२२	४०५	३३-०९(A)	धारावी पुनर्वसन प्रकल्प / झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या विभागाकडून कर्मेन्समेंट सर्टिफिकेट (Plinth C.C.) दि. २३-०१-२०२० रोजी प्राप्त झाले असून इमारतीचे बांधकाम प्रगती पथावर आहे.
०३	१६५	०३	१६८	स्टील्ट +२२	३५०	३३-१०(A)	इमारतीचे बांधकाम पूर्ण. सामायिक सुविधांचे काम प्रगतीपथावर आहे.
०४	३३०	०८	३३८	स्टील्ट +२२	३५०	३३-१०(A)	इमारतीचे बांधकाम पूर्ण.
०५	३३०	०४	३३४	स्टील्ट +२२	३५०	३३-१०(A)	सामायिक सुविधांचे काम प्रगतीपथावर आहे.
एकूण	१६९०	२७	१७१७				

- ❖ मोकळ्या असलेल्या भूखंडावरील ३०० चौ.फू. चटईक्षेत्र असलेल्या ३५८ सदनिकांची स्टील्ट + १८ मजल्याची इमारत क्र. १ बांधून पूर्ण झाली आहे व दि. ९/११/२०१५ रोजी रहिवास प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे आणि तेथे पुनर्वसन करण्याकरीता जवळच असलेल्या म्हाडाच्या जमिनीवरील ``जे क्लस्टर`` मधील ३५४ झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे व त्यांना सदर इमारतीमध्ये पुनर्वसन गाळा वितरित करण्यात आला आहे. तसेच सदरील इमारत लाभाधारकांच्या गृहनिर्माण संस्थेस पुढील देखभालीसाठी हस्तांतरीत करण्यात आली आहे.
- ❖ इमारत क्र. ४ व इमारत क्र.५ च्या नकाशांस दि. १९/१०/२०१५ रोजी मंजूरी मिळाली आहे. या कामास प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मंजूरी प्राप्त झाली असून मेसर्स बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नो. प्रा.लि. या कंत्राटदारास इमारतींचे काम सुरु करण्यास दि. २२/०२/२०१६ रोजी कार्यादेश [ Work Order ] देण्यात आले आहेत आणि सदरहू इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे व सामायिक सुविधांचे काम प्रगतीपथावर आहे. मुख्यत्वे जलवाहिनीचे व मलःनिसारण वाहिणीचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे. या इमारतीत असलेले पूर्ववसन गाळे सेक्टर -५ मधील पात्र झोपडीधारकांना वितरीत करण्याचे नियोजित आहे. पात्र झोपडीधारकांची यादी म्हाडास सादर करणेबाबत धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) / झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) विभागास म्हाडाने दि. २३/१०/२०१९ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. सदरील यादी प्राप्त झाल्यानंतर व इमारत क्र ४ व ५ यांस भोगवटा प्रमाणपत्र (O.C.) प्राप्त झाल्यानंतर पात्र झोपडीधारकांना गाळे वितरीत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
- ❖ इमारत क्र. ०२ व ०३ च्या सुधारीत नकाशास दि. १२/१०/२०१७ रोजी मंजूरी प्राप्त झालेली आहे. इमारत क्र. २ व ३ चे प्रकल्प बांधकाम सुरु करण्यासाठी मे. बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नो. प्रा. लि. यांना दि. २३/०३/२०१८ च्या पत्रान्वये कार्यादेश देण्यात आले आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्प(DRP) / झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) या विभागाकडून कमेन्समेंट सर्टिफिकेट (Plinth C.C.) दि. २३-०१-२०२० रोजी प्राप्त झाले आहे व सदरील इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

- ❖ दि. ०५-११-२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये धारावी सेक्टर - ५ हा प्रकल्प धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) / झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) या विभागास पुनर्विकास कार्यवाहीसाठी हस्तांतरीत करण्यात आला आहे.
- ❖ धारावी सेक्टर १ ते ५ पुनर्विकासासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प विभागाने निविदा मागविल्या आहेत.
- ❖ सेक्टर ५ मधील म्हाडाच्या मालकीचा ७.११ हेक्टरचा भूखंड धारावी पुनर्वसन प्रकल्पातून वगळणेबाबत म्हाडाने दि. २७/११/२०१८ रोजी गृहनिर्माण विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. जेणेकरुन या भूखंडावर विक्री योग्य इमारती बांधून प्रकल्पावर झालेला खर्च वसूल करणे म्हाडास शक्य होईल. तसेच सदर प्रकल्पावर म्हाडातर्फे होत असलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करणेबाबत म्हाडाने गृहनिर्माण विभागास विनंती केली आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक १८

### संक्रमण शिबीरात राहणाऱ्या लोकांच्या स्थलांतरणाबाबतचे धोरण.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत मुंबई शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतीमधील, धोकादायक म्हणून जाहिर केलेल्या किंवा इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती करण्यात येणाऱ्या उपकरप्राप्त इमारतीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या पात्र भाडेकरु / रहिवाश्यांना संक्रमण शिबीरातील गाळ्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वितरण करण्यात येते. मोडकळीस आलेल्या अथवा दुरुस्ती करण्यात येणाऱ्या उपकरप्राप्त इमारतीमधील पात्र भाडेकरु / रहिवाशी यांचेकडून रहिवाश्यासंबंधी पुरावे उदामतदार यादी, भाडेपावती, शिधापत्रिका व शासकीय / अशासकीय संस्थेकडून देण्यात येणाऱ्या दस्तऐवजांची तपासणी केली जाते. त्याआधारे भाडेकरु / रहिवाशी यादी तयार करून संबंधित पात्र भाडेकरु / रहिवाशी यांना निष्कासन सुचना देण्यात येते व निष्कासन सुचनाधारक यांना संक्रमण गाळ्यांचे वितरण करण्यात येते.

जुन्या उपकरप्राप्त इमारतीमधील पात्र भाडेकरु / रहिवाशी यांना त्यांच्या उपकरप्राप्त इमारतीच्या जागेवर नव्याने पुनर्रचित केलेल्या इमारतीमध्ये गाळ्यांचे भाडेतत्वावर / मालकी तत्वावर वितरण करण्यात येते. तसेच ज्या उपकरप्राप्त इमारतीचे भुखंड आरक्षण वा इतर काही कारणांमुळे बाधित झालेले आहे व जेथे पुनर्रचित इमारत बांधणे शक्य नाही अशा भाडेकरु / रहिवाश्यांना व ज्या पुनर्रचित इमारतीमध्ये जुन्या उपकरप्राप्त इमारतीपेक्षा कमी गाळे बांधले गेलेले आहे, अशा वंचित भाडेकरु / रहिवाशी यांचेसाठी बृहतसुचीवरून गाळे वितरण केले जाते. पुनर्रचित इमारतीमधील अतिरीक्त गाळे, ना-हरकत प्रमाणपत्रांतर्गत विकासकाकडून प्राप्त गाळे तसेच संक्रमण शिबीरांच्या पुनर्विकासातुन प्राप्त होणारे अतिरीक्त गाळ्यांचे वितरण बृहतसुचीवरून उपकरप्राप्त इमारतीच्या पात्र भाडेकरु / रहिवाश्यांना करण्यात येते.

#### संक्रमण शिबीराच्या व्यवस्थापनासंबंधी मंडळाची पुर्वीची कार्यपद्धती :-

उपकर प्राप्त इमारतीची दुरुस्ती अथवा धोकादायक स्थिती विचारात घेऊन कार्यकारी अभियंत्यांकडून भाडेकरूस निष्कासनाची सूचना (Vacation Notice) देण्यात येत होती. तदनंतर संबंधित रहिवाशी / भाडेकरूस अशा सूचनेच्या आधारे उपमुख्य अधिकारी [संक्रमण गाळे] यांचेकडून गाळे वितरण आदेश घेत असे व त्याप्रमाणे भाडेवसुलीकार संबंधितांस संक्रमण गाळ्याचा ताबा देत असत.

यामध्ये संबंधित विभागीय कार्यकारी अभियंत्यांचा गाळे वितरण / ताबा देण्याच्या प्रक्रीयेत कोणताही संबंध येत नव्हता. त्यामुळे भाडेकरूने खरोखर उपकरप्राप्त इमारतीमधील खोली खाली केली किंवा नाही,

इमारत दुरुस्त झाली किंवा पुनरचित झाल्यावर संक्रमण शिबीराचा गाळा रिक्त केल्याची खात्री होत नक्ती. त्यामुळे असे भाडेकरू मूळ इमारतीत राहून वितरण आदेशाची विक्री करत, संक्रमण शिबीरात भाडेकरू ठेवत अथवा अन्य प्रकारे गैरव्यवहार करत असल्याचे दिसून येत होते.

### संक्रमण शिबीराच्या व्यवस्थापनासंबंधी सुधारीत कार्यपद्धती :-

पूर्वीच्या वितरण प्रणालीतील दोष विचारात घेता जानेवारी २०१० पासून वितरण पद्धत बदलून वितरण आदेश मंडळाकडून प्राप्त करून घेणे, वितरण आदेश संबंधितांना बजावणे, उपकर प्राप्त इमारतीतील गाळा रिक्त करून घेणे, उपकर प्राप्त इमारत दुरुस्त / पुनरचित झाल्यावर त्यास संक्रमण शिबीरातून परत मुळ इमारतीत आणणे इत्यादी जबाबदा-या प्रभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर सोपविण्यात आल्या आहेत. ज्यावेळी एखादी इमारत दुरुस्तीसाठी अथवा धोकादायक म्हणून खाली करण्याची आवश्यकता भासल्यास, त्यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी मंडळाकडून आवश्यक तेवढे वितरण आदेशाची मागणी करून ते प्राप्त करून घेणे व असे वितरण आदेश संबंधीत भाडेकरूस ताबा देण्याकरिता देणे व धोकादायक इमारत खाली करून घेणे. इमारत दुरुस्तीनंतर लगेच अशा भाडेकरूना परत मूळ इमारतीत आणणे व संक्रमण शिबीर खाली केल्याची खात्री करण्याची जबाबदारी आता कार्यकारी अभियंत्यावर सोपविण्यात आल्याने वितरणाच्या माध्यमातून होणा-या गैरप्रकारास मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.

माहे सप्टेंबर २००९ पासून मंडळाची पुनरचना करून मंडळाचे कामकाज प्रभाग निहाय कार्यकारी अभियंत्यांकडे दिले आहे. सद्यस्थितीत १५ कार्यकारी अभियंता व ०४ उपमुख्य अभियंता यांच्यामार्फत मंडळाचे क्षेत्रीय स्तरावर काम सुरू आहे. १५ कार्यकारी अभियंत्यांपैकी १४ कार्यकारी अभियंत्यांकडे संक्रमण शिबीर निहाय जबाबदारी सोपवल्याने संक्रमण शिबीराचे व्यवस्थापन, ताबा देणे, ताबा घेणे, वसुली करणे इत्यादी सर्व कामे एका कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली सोपविल्याने दैनंदिन कामकाजात सुसुत्रतापणा आण्यात यश संपादन झालेले आहे. गाळे वितरण करण्यात आले आहे व त्यांचे मदतीस उप अभियंता, शाखा अभियंता, मिळकत व्यवस्थापक व भाडेवसुलीकार नियोजन हे परिपत्रक क्र.उपमुअ/संगा/७०८/२०१० दि.१७.०३.२०१०, परिपत्रक क्र. मुअ/दुवपु/उपमुअ/पुगा/१०११ /१०, दि.१८.०३.२०१० व परिपत्रक क्र. मुअ/ दुवपु/ उपमुअ/ संगा/ २४३५/१० दि.१८.०३.२०१० अन्वये करण्यात येत आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक १९

### म्हाडा सोडत प्रक्रियामधील पारदर्शकता

सर्वसामान्य जनतेला घर देण्याचा मूळ व एकमेव हेतूने म्हाडातर्फे घरांची निर्मिती करण्यात येते. या घरांचे सोडतीद्वारे वितरण करण्यात येते. सोडतीमध्ये विनिमयातील तरतुदीनुसा समाजातील विविध घटकांना आरक्षण ठेवण्यात आलेले आहे.

म्हाडामार्फत काढण्यात येणारी सोडत ही संपूर्ण पारदर्शक प्रकारे काढण्यात येते. या सोडत प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी म्हाडाने वेळोवेळी अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा केलेल्या आहेत.

- म्हाडाची सोडत ही सर्वसामान्यांच्या समोर काढण्यात येते. सोडतीमध्ये सर्व अर्जदारांना/जनतेला सहभागी होता येते.
- सोडत प्रक्रिया ही ओळख साईट कमिटीच्या देखरेखीखाली राबविण्यात येते.
- सोडत प्रक्रियेसाठी संपूर्णपणे अद्यायावत संगणकिय प्रणालीया वापर करण्यात येते.
- सोडतीसाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर ही IIT कडून पडताळणी करण्यात आली आहे.
- सोडत ही योजना निहाय व आरक्षण गट निहाय काढण्यात येते.
- सोडतीची जाहिरात ही जास्तीत जास्त वृत्तपत्रांमध्ये देण्यात येते तसेच वत्त्वाहिन्यांना सोडतीची व जाहिरातीची माहिती देऊन त्याद्वारे सर्व सामान्यांना जाहिरातीची माहिती पोचण्यात येते.
- जाहिरातीची संपूर्ण माहिती म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येते.
- म्हाडाच्या संकेत स्थळावर सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक, सदनिकांचे ठिकाण, किंमत, क्षेत्रफळ याबाबतची माहिती तसेच योजनेचे स्थळदर्शक नकाशे यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येते.

- सोडत काढण्यापूर्वी अर्ज भरण्याकरिता बँकेची नियुक्ती करण्यात येते. बँकेमार्फत अर्ज स्विकृत करून घेतले जातात.
- सोडतीमध्ये पारदर्शकता आणखी वाढविण्याच्या दृष्टिने सोडती आधी अर्जदारांचे अर्ज ऑनलाईन भरून घेतले जातात.
- सोडतीत सहभागी होणा-या अर्जदाराने स्वतःच्या पॅनकार्ड नंबर अर्जात नमूद करणे बंधनकारक करण्यात आले. पॅन क्रमांक संगणकीय प्रणालीद्वारेच UTI Server द्वारे पडताळून घेण्यात येतो.
- अर्जदारांकडून भरलेल्या सर्व माहितीची सोडतपूर्व छाननी करण्यात येते.
- सोडत काढण्यापूर्वी सोडतीसाठीचा सर्व डाटा म्हाडाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर अर्जदारांकडून आक्षेप असल्यास ते मागवून त्यांची पुर्तता करण्यात येते.
- सोडतीचे थेट प्रेक्षण करण्यासाझी वृत्त वाहिन्यांना सोडतीत स्थान देण्यात येते. तसेच सोडत म्हाडा वेबसाईट वर रिअलटाईम दाखविण्यात येते.
- सोडत झाल्यावर लगेचच विजेत्यांची नावे संकेत स्थळावर जाहिर करण्यात येतात.
- सोडतीत अयशस्वी अर्जदारांनी अनामत रक्कम त्यांनी अर्जात नमूद केलेल्या बँक खाते क्रमांकावर लगेचच ऑनलाईल परत करण्यात येते.
- वेळोवेळी पात्र / अपात्र अर्जदारांचे नाव म्हाडा संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
- सोडतीनंतर अर्जदारांना सुचनापत्रे देऊन पात्रता ?सिद्ध करण्यापूर्वी कागदपत्रे सादर करण्यात कळविले जाते.
- कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी प्राधिकृत अधिका-यांची नियुक्ती केली जाते. प्राधिकृत अधिकारी अर्जदाराच्या कागदपत्रांची तपासणी करून म्हाडाच्या नियमानुसार अर्जदारांना पात्र अथवा अपात्र ठरवतात. पात्र अर्जदारांना घरांचे वितरण करण्यात येते.

- अपात्र अर्जदारांना पात्रातेची एक संधी म्हणून अपिल अधिक-यांकडे अपिल करता येते. अपिलामध्ये अपात्र अर्जदारांना स्वतः उपस्थित राहून स्वतःच्या पात्रातेचा दावा करता येते. त्यामध्ये पात्र झालेल्या अर्जदारांना सदनिका वितरण करण्यात येते.
- अपिलामध्ये अपात्र झालेल्या अर्जदारांची अनामत रक्कम परत करून प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांना वितरणाची संधी दिली जाते.
- संपुर्ण वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शिल्लक सदनिकांचा समावेश पुढील सोडतीत करण्यात येतो.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक २०

### म्हाडामार्फत लँड बँक तयार करण्याची कार्यवाही

#### जमीन संपादन विषयीच्या मासिक प्रगती अहवालाचा गोषवारा

महिना - Oct 2020

अक्र.	भुसंपादनाचे- स्रोत	ताब्यात मिळालेल्या जमिनीचे क्षेत्र	वापर केलेल्या जमिनीचे क्षेत्र	अद्याप वापर करावया च्या जमिनीचे क्षेत्र	दि. ३१. १२. २० १९ अखेर संपादनाच्या प्रक्रिया मार्गातील जमिनीचे क्षेत्र	अहवालाच्या महिन्यापर्यंत चालू वर्षात संपादन प्रक्रियेतून ताब्यात मिळालेले क्षेत्र	अहवालाच्या महिन्या नंतरच्या दिनांकास प्रक्रिया मार्गातील क्षेत्र
1	2	3	4	5	6	7	8
1	भूसंपादन अधिनियम 1894 खाली	930.250	907.490	22.760	8.820	0.000	8.820
2	म्हाड अधिनियमाखालील कलम 41 नुसार	529.080	468.480	60.550	527.230	0.000	525.300
3	म्हाड अधिनियमाखालील कलम 52 नुसार	103.820	64.350	39.470	31.060	0	31.060
4	अशासकिय( जमिन	1570.750	1384.040	186.350	678.440	79.090	630.970
	ब( प्रधानमंत्री आवास योजनेतंगत प्राप्त जमिनी	3.900		3.900	171.880	3.900	171.880
5	निमशासकिय जमिन	211.670	188.260	23.410	19.250	0.000	19.250
6	ना.धा.क.ज. कायद्यातून आतिरिक्त घोषित झालेल्या जमिनीपैकी	491.870	368.402	123.468	69.640		69.640
7	एमआरटीपी एँक्ट नुसार	4.320	4.320	0.000	49.520	0.000	49.520
8	इतर स्रोतातून (नगरपालिका / एमआयडीसी इ.)	307.839	292.929	14.910	4.750	0.000	4.750
	एकूण	4153.499	3678.63 1	474.818	1560.590	82.990	1511.190

## म्हाडामार्फत लँड बँक तयार करण्याची कार्यवाही

उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे म्हाडामार्फत म्हाड अधिनियम 1976 च्या कलम 41 अंतर्गत 525.300 हे. इतके क्षेत्र भूसंपादनाच्या प्रक्रियामार्गात समाविष्ट आहे. तसेच म्हाड अधिनियम 1976 च्या कलम 52 अंतर्गत चालू आर्थिक वर्षात 31.060 हे. क्षेत्र जमीन खरेदीच्या प्रक्रिया मार्गात समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे म्हाडा प्राधिकरणामार्फत शासनाकडे मागणी केलेल्या  $630.970 + 171.880 = 802.85$  हे. शासकिय जमिन व प्रधानमंत्री आवास योजनेचे क्षेत्र प्रक्रिया मार्गात समाविष्ट आहे. तसेच निमशासकिय जमिनीचे 19.250 हे. क्षेत्र प्रक्रिया मार्गात समाविष्ट आहे. एम. आर.पी.टी. ऐक्टनुसार 49.520 हे. जमिनीचे क्षेत्र प्रक्रिया मार्गात समाविष्ट आहे.

शासन निर्णय क्र. जमीन- 09/2012/प्र.क्र.79/ज-1 दिनांक 2 जुलै 2013 च्या अनुषंगाने म्हाडाच्या विभागीय मंडळामार्फत विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडे शासकिय जमिनींचा ताबा मिळणेबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक २२

### उपकर प्राप्त इमारतीमधील रहिवाशयांना विमा योजना :-

दि.०१.०५.१९८५ पासून उपकर लागू असलेल्या इमारती / इमारतीचा भाग कोसळून मृत / जखमी झालेल्या व्यक्तीसाठी मंडळाने "न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि." मार्फत विमा उतरण्यात आला आहे. सन १९९३ पासून सदर विम्याच्या हप्ता प्रति इमारत रूपये ३०/- प्रमाणे मंडळामार्फत वार्षिक हप्ते रूपये ५,०५,४५२/- इतका भरण्यात येतो.

सध्या प्रचलित असलेली विमा संरक्षणाची मदत ही अपूरी असल्याने, मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अशा उपकर प्राप्त इमारती वा तिचा कोणताही भाग कुठल्याही कारणाने कोसळल्यास त्या दुर्घटनेत सापडलेल्या मृत व्यक्तीच्या वारसांना रूपये ५.०० लक्ष एवढया भरीव रक्कमेची आर्थिक मदत करण्याची जबाबदारी मंडळाने घ्यावी, असे निवेदन पावसाठी अधिवेशन सन २०१३ दरम्यान विधी मंडळात केले. त्यास अनुसरून यासाठी लागणारा अंदाजित निधी रूपये ७०.०० लक्षाची तरतूद म्हाडाच्या अंदाजपत्रकात करून हा निधी म्हाडाकडून उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. सदर बाबतची बाब टिप्पणी प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये ठेऊन खालीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आला आहे.

ठराव क्रमांक : ६६५७

दिनांक : ८.५.२०१४

प्राधिकरणाने एकमताने निर्णय घेतला की, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत मुंबई इमारत दुर्स्ती व पुनर्रचना मंडळाच्या उपकरप्राप्त इमारती मधील रहिवाशांना विमा योजना लागू करणेकरीता स्वतंत्र निधी उपलब्ध होणेकरीता म्हाडा फंडातून रु.१०.०० कोटी गुंतवणूक करण्याकरीता व सदर गुंतवणूकीवर प्राप्त होणारे व्याज निधीमध्ये जमा करून सदर निधीस "मुंबई इमारत दुर्स्ती व पुनर्रचना विमा निधी" या शिर्षकाखाली ठेवण्यास व मा. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रा. यांच्या मंजूरीने निधीचा वापर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच, शासनाकडून दरवर्षी प्राप्त होणारे अनुदान / निधी म्हाडा फंडात जमा करण्यात यावा.

त्याप्रमाणे, उपकरप्राप्त इमारतीत अपघातग्रस्त झालेल्यास खालीलप्रमाणे मदत देण्यात येणार आहे.

- |   |                |
|---|----------------|
| १) मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसास :-     | रूपये ५ लक्ष.  |
| २) गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना मदत :-  | रूपये ५० हजार. |
| ३) किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींना मदत :- | रूपये २५ हजार. |

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक २४

### म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास

शासन निर्णय ०६.१२.२००८ नुसार वि.नि.नि. ३३(५) अन्वये म्हाडा अभिन्यासातील पुनर्विकासासाठी २.५ च.क्षे.नि. लागू करण्यात आला होता. सदर वि.नि.नि. ३३(५) अन्वये प्रामुख्याने शासनाचे खाली नमुद उद्देश होते.

१) अस्तित्वातील गाळेधारकाच्या राहणीमाना मध्ये सुधारणा व्हावी व त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास व्हावा.

२) उपलब्ध होणा-या अतिरिक्त चटई क्षेत्रफळामधून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावी.

उपरोक्त उद्देशाच्या अनुषंगाने शासनाने दि . ०६.१२.२००८ रोजी मुंबईतील म्हाडा वसाहतीना सुधारित विकास नियंत्रण नियमावली ३३(५) नुसार २.५ च.क्षे.नि. लागू करण्याची अधिसूचना जारी केली होती . सदर अधिसूचनेतील नियम क्र . ३३(५) २ C (i) व (ii) अन्वये विकास प्रस्तावासाठी दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

पर्याय (i) नुसार :- एकूण उपलब्ध चटईक्षेत्रापैकी पुनर्वसनासाठी लागणारे चटईक्षेत्र अधिक नियमानुसार दिलेले प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र याची वजावट करून उर्वरित चटईक्षेत्र म्हाडा व विकासक यांचे दरम्यान २:१ या प्रमाणात विभाजीत करावयाचे आहे, अशी तरतुद आहे. प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्धारित करतांना पुनर्विकास क्षेत्र निश्चित करणे आवश्यक आहे.

पर्याय (ii) नुसार :- नियमानुसार वितरित होऊ शकणा -या एकूण चटईक्षेत्रातून अस्तित्वातील चटईक्षेत्र / वि.नि.नि. ३२ नुसार उपलब्ध होणारे चटईक्षेत्र वजावट करून उर्वरित चटईक्षेत्रासाठी म्हाडाने ठरविलेल्या दरानुसार किंमतीचा भरणा करून ते पुनर्विकासासाठी वितरित करण्यात येईल.

सर्वसामान्यांसाठी गृहनिर्माण करणेसाठी म्हाडा कटिबद्ध असून अधिमुल्य स्विकारणे ऐवजी तयार घराच्या स्वरूपात मोबदला घेणे अधिक हितावह असल्याने , प्राधिकरणाने ठराव क्र . ६५०७ दि. २०/०९/२०१० पूर्वी प्राप्त झालेल्या पुनर्विकास प्रस्तावांना पर्याय (ii) नुसार आकारणी करून आणि दि . २०/०९/२०१० रोजीपासून पुढे प्राप्त झालेल्या पुनर्विकास प्रस्तावांमधून पर्याय (i) नुसार बांधीव गाळे घेण्याचे धोरण स्विकारण्यात आले होते.

सर्वसामान्यांसाठी परवडणा -या घरांची उपलब्धतता वाढविण्याची गरज व त्यासाठी मं॒बईत म्हाडाकडे जमिनीची असलेली मर्यादित उपलब्धतता लक्षात घेता बांधकाम स्वरूपात मोबदला घेण्याचे म्हाडाचे धोरण रास्त असले तरी म्हाडाच्या सध्याच्या उपरोक्त धोरणास पुरेसा प्रतिसाद मिळत नाही , हे लक्षात घेता सदर धोरणात सुयोग्य सुधारणा करणे आवश्यक झाल्याने शासन स्तरावर यावर उपाययोजना करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना होऊन वि.नि.नि. ३३(५) मध्ये प्रस्तावित सुधारणांसाठी दि . २३/०५/२०१३ रोजी शासनाच्या नगर विकास विभागामार्फत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून दि . १४.११.२०१३ रोजी शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

- उपरोक्त प्रस्तावित सुधारणांमध्ये खाली नमुद प्रमुख बाबींचा समावेश आहे.
- १) यापूर्वीचे चटईक्षेत्र २.५ वाढ करून उपरोक्त मर्यादा ३.०० करण्यात आहे.
  - २) पुनर्वसन क्षेत्राचे किमान ३००.०० चौ.फुट व कमाल ८६०.०० चौ.फुट पर्यंत वाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
  - ३) प्रोत्साहनात्मक क्षेत्र हे त्या वसाहतीसाठी लागू असलेल्या शिप्रगणकाच्या बांधकाम दर व भूखंडाचा दर यावर आधारित करण्यात आलेला आहे.

वरीलप्रमाणे सुधारित वि.नि.नि. ३३(५) अमलांत आलेली असल्याने भविष्यात पुनर्विकास प्रस्तावात अधिमुल्य ऐवजी फक्त हाउसिंग स्टॉक उपलब्ध होत असल्याने अधिकाधिक परवडणा -या घरांच्या संस्थेत वाढ होऊन जनतेस उपलब्ध करून देणे शक्य होईल.

### विकास नियंत्रण नियमावली ३३(५) अंतर्गत म्हाडा जमिनींचा /वसाहतींचा विकास/पुनर्विकास

#### मोकळ्या भूखंडावर विकास योजना राबविणे

- बृहमुंबई मनपा हदीतील उपनगरांतील म्हाडा अभिन्यासासाठी ३.० च.क्षे.नि. पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे.
- कमीत कमी ६०% घरे अत्यल्प उत्पन्न गट , अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटासाठी असणे बंधनकारक आहे.
- म्हाडाकडे असलेल्या वाढीव च.क्षे.नि. मुळे म्हाडा खाजगी जमिन विकत घेऊन त्यावर सर्वसामान्यांना परवडणारी जास्तीत जास्त घरे बांधू शकते.

#### बृहमुंबई मनपा हदीअंतर्गत म्हाडा अभिन्यासातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास

- सद्यस्थितीत मंडळाच्या मालकीच्या २००० हेक्टर जागेवर २.२५ लक्ष घरे आहेत.
- ५००० सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत.
- जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ३.० च.क्षे.नि. लागू करण्यात आलेला आहे.
- अस्तित्वातील गाळेधारकांना मोठ्या आकाराच्या सदनिका मोफत देण्याची तरतूद शासनाने केली आहे.
- अस्तित्वातील गाळेधारकांचे पुनर्वसन झाल्यानंतर उर्वरीत च.क्षे.नि. ची भागीदारी संस्था/विकासक व म्हाडा यांचेमध्ये करून सर्वसामान्यांना परवडणारी जास्तीत जास्त घरे निर्माण करण्याचा मंडळाचा उद्देश आहे.
- सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत किंवा खाजगी विकासकामार्फत करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
- पुनर्विकासादरम्यान कमीत कमी ३००.०० चौ.फु. इतक्या क्षेत्रफळाची सदनिका देण्याची तरतूद आहे.
- समुह पुनर्विकासादरम्यान अस्तित्वातील गाळेधारकांना अधिक च.क्षे.नि. देण्याची तरतूद आहे.

- सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत केल्यास अस्तित्वातील गाळेधारकांना अधिक च.क्षे.नि. देण्याची तरतूद आहे.
- अस्तित्वातील गाळेधारकांचे पुनर्वर्सन झाल्यानंतर उर्वरीत च.क्षे.नि. ची भागीदारी संस्था/विकासक व म्हाडा यांचेमध्ये होते.
- अस्तित्वातील गाळेधारकांना किमान ३००.०० चौ.फु. किंवा अस्तित्वातील सदनिकेल्या क्षेत्राच्या ३५% अधिकचे क्षेत्रापैकी जे जास्त असेल ते देय आहे . याव्यतिरीक्त समुह पुनर्विकासादरम्यान लागू असलेले अधिकच्या क्षेत्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

भूखंडाचे क्षेत्र	समुह पुनर्विकासादरम्यान लागू असलेले अधिकचे क्षेत्र
४००० चौ.मी. पर्यंत	निरंक
४००० चौ.मी. ते २ हेक्टर	१५%
२ हेक्टर ते ५हेक्टर	२५%
५ हेक्टर ते १० हेक्टर	३५%
१० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त	४५%

- LR/RC नुसार विकासकास लागू असलेले प्रोत्सहनात्मक क्षेत्र

LR/RC	विकासकास लागू असलेले प्रोत्सहनात्मक क्षेत्र
४००० चौ.मी. पर्यंत	निरंक
४००० चौ.मी. ते २ हेक्टर	४०%
२ हेक्टर ते ५हेक्टर	५०%
५ हेक्टर ते १० हेक्टर	६०%
१० हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त	७०%

- अस्तित्वातील गाळेधारकांचे पुनर्वर्सन हिस्सा व विकासकाचा प्रोत्सहनात्मक हिस्सा वगळता उर्वरीत च.क्षे.नि. ची म्हाडा व संस्था यांचेमध्ये भागीदारी दर्शविणारा तक्ता

LR/RC	संस्थेचा हिस्सा	म्हाडाचा हिस्सा
६ व त्यापुढे	३०%	७०%
४-६ दरम्यान	३५%	६५%
२-४ दरम्यान	४०%	६०%
२ किंवा कमी	४५%	५५%

- म्हाडा हिस्सा खुल्या बाजारात सोडत पध्दतीने परवडणा-या घरांच्या स्वरूपात विकण्यात येतो.
- अस्तित्वातील गाळेधारकांना मोठ्या आकाराची घरे प्राप्त होतात तसेच इतर लाभ जसे की कॉर्पस पंड, पुनर्विकासादरम्यान भाडे इ. पुरविले जाते.
- नजिक्या काळात किमान १.० लक्ष घरे तयार करण्याचे मंडळाचे उद्दिष्ट आहे.

उपरोक्त धोरणानुसार प्रचलित ३३(५) च्या पुनर्विकासाच्या धोरणास संस्थांचा प्रतिसाद कमी असल्याने , शासनाने दि . ०३/०७/२०१७ रोजी वि.नि.नि.३३(५) मधील फेरबदलाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे . दि. ०३/०७/२०१७ रोजीच्या अधिसूचनेनुसार वि.नि.नि.३३(५) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा केली आहे.

- १) मुळ रहिवाशयांना पुनर्वसन क्षेत्र ३००.०० चौ.फुटाएवजी ३५.०० चौ.मी. (फंजिबल शिवाय कारपेट).
- २) ४०००.०० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडावर असलेल्या व १८ मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या भूखंडास ४.०० च.क्षे.नि. मंजूर करण्यात आला.
- ३) ४०००.०० चौ.मी. पर्यंत क्षेत्रफळाच्या भूखंडावर असलेल्या सहकारी संस्थांना ३.०० च.क्षे.नि. अधिमुल्यावर आधारित उपलब्ध करून देणे. अधिमुल्याचा दर हा इमारतीची वर्गवारी तसेच LR/RC च्या प्रमाणावर खालील तक्त्यानुसार राहील.

LR/RC	अत्यल्प उत्पन्न गट/ अल्प उत्पन्न गट	मध्यम उत्पन्न गट	उच्च उत्पन्न गट
० ते २	४०%	६०%	८०%
२ ते ४	४५%	६५%	८५%
४ ते ६	५०%	७०%	९०%
६ पेक्षा जास्त	५५%	७५%	९५%

तसेच ४०००.०० चौ.मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडावर असलेल्या व १८ मीटर रुंदीच्या रस्त्यालगतच्या सहकारी संस्थांना ४.०० च.क्षे.नि. पैकी ३.०० च.क्षे.नि. अधिमुल्यावर आधारित वितरण करणे व १.०० च.क्षे.नि. चा गृहसाठा बांधकाम खर्चाच्या मोबदल्यात म्हाडास हस्तांतरीत करणे.

महानगरपालिकेतर्फे प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास आराखडा २०३४ दि. १३.११.२०१८ पासून लागू करण्यात आलेला आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक २५

### मोतीलाल नगर -१,२ व ३ गोरेगाव [पश्चिम] या वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत

१. मोतीलाल नगर -१,२ व ३ गोरेगाव [पश्चिम] या वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत वि.नि.नि. ३३[५] दि. १४.११.२०१३ अंतर्गत म्हाडामार्फत म्हाडा अभिन्यासातील संस्थेच्या इमारतीच्या पुनर्विकासाकरिता ३.०० च.क्षे.नि. लागू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये म्हाडामध्ये पुनर्विकास करण्याची तरतूद आहे.
२. मुंबई मंडळाच्या मालकीच्या गोरेगाव [प] येथील मुंबई मंडळामार्फत मोतीलाल नगर - १,२ व ३ येथे सुमारे ५७.६९ हेक्टर [१४२.८९ एकर] एवढया जागेवर ३७०० गाळे झोपडपट्टी निर्मलन योजनेअंतर्गत सन १९६० च्या दरम्यान बांधून भाडेतत्वावर देण्यात आले होते. सन १९८७ पासून सदर गाळे मालकी तत्वावर देण्यास सुरुवात करण्यात आली.
३. सद्यःस्थितीत जवळपास सर्वच गाळेधारकांनी विना परवाना अतिरिक्त वाढीव बांधकाम केलेले आहे. सदर वाढीव बांधकाम तोडण्याच्या विरोधात रहिवाशयांनी मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र. ५८/२०१२ व ८७/२०१३ दाखल करण्यात आली. उक्त जनहित याचिकेच्या दि. १७.१०.२०१३ रोजीच्या अंतरिम आदेशानुसार मोतीलाल नगर -१,२ व ३ या म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास वि.नि.नि. ३३[५] नुसार करण्याचे निर्देश दिले.
४. त्यानुसार दि. २४.१०.२०१३ रोजी ठराव क्र. ६६४० अन्वये प्राधिकरणाने पुनर्विकासाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.
५. या पुनर्विकासासाठी जमिनीच्या वापराच्या नियोजनासाठी वास्तुविशारद श्री. पी.के. दास अॅण्ड असोसिएट्स यांची नेमणूक करण्यात आली होती. वास्तुविशारद यांनी दिलेला अहवाल मा. उच्च न्यायालय येथे सादर करण्यात आला.
६. सदर जागेच्या पुनर्विकासासाठी योजनेचे नियोजन करण्याच्या दृष्टीकोणाने प्रकल्प नियोजन सल्लागार नेमण्याचे ठरले. त्यानुसार वर्तमान पत्रामध्ये व ई-निविदेब्वारे जाहिरात देण्यात आली होती. त्यास पुरेसा प्रतिसाद मिळाला नसल्याने ऑक्टोबर २०१५ मध्ये दुस-यांदा ई-निविदा मागविण्यात आल्या.
७. यामध्ये निम्नतम निविदाधारक मे. संदिप शिक्रे अॅण्ड असो. यांनी भरलेल्या ३.५% दराने कपात करून वसाहतीच्या पुनर्विकासासाठी प्रकल्प नियोजन सल्लागार [पी.ए.म.सी.] नेमण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.

८. परंतु सदर निविदा प्रक्रियेमध्ये पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने ई-निविदेस वाढीव कालावधी न दिल्यामुळे सदर निविदा प्रक्रिया रद्द करून प्रकल्प नियोजन सल्लागार नेमण्याकरिता फेरनिविदा काढण्यासाठी प्राधिकरणाने सुधारित ठराव क्र. ६७३२ दि. २९.०३.२०१७ रोजी मंजुरी दिली.
९. मा. सभापती महोदयांनी सदर प्रस्ताव मंजुर होणे, तदनंतर निविदा काढणे याकरिता बराच कालावधी लागेल म्हणून यापूर्वी सहमती दर्शविलेल्या निम्नतम निविदाकारास स्विकृती दर्शवावी याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी नव्याने फेर प्रस्ताव प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत सादर करण्यात आला.
१०. उपरोक्त प्रस्तावास प्राधिकरणाने ठराव क्र. ६८०० दि. १९.१२.२०१८ नुसार मे. संदिप शिक्रे अॅण्ड असोसिएट्स् यांची निविदा मान्य करून त्यांना कार्यादेश देण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे.
११. त्यानुसार मे. संदिप शिक्रे अॅण्ड असोसिएट्स् यांचे सोबत करारपत्र झालेले असून दि.१८/७/२०१९ रोजी कार्यादेश देण्यात आलेले आहेत.
१२. नियुक्त प्रकल्प नियोजन सल्लागारामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु स्थानिक रहीवाशांच्या विरोधामुळे सर्वेक्षण कामे थांबविण्यात आले.
१३. सदर प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती मिळावी या दृष्टीकोनातून मा. उपाध्यक्ष / प्राधिकरण, मा. सभापती/ मुंबई मंडळ व मा. मुख्याधिकारी/ मुंबई मंडळ यांच्या उपस्थितीत विविध रहिवाशी संघटनांना प्रकल्प नियोजन सल्लागारामार्फत सादरीकरण सादर करण्यात आले.
१४. विविध रहिवाशी संघटनेच्या पदाधिका-यांनी सर्वेक्षण करणेबाबत सहमती दर्शविल्यानंतर जागेवर सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले. तथापि, रहिवाशांकडून पुन्हा विरोध झाल्यामुळे सर्वेक्षणाचे काम थांबविण्यात आले. याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन, गोरेगाव यांना संबंधिताविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
१५. यानंतर अनेक वेळा विविध रहिवाशी संघटनेच्या पदाधिका-यांसोबत चर्चा केली व त्यांनी सुचविल्याप्रमाणे उपनिबंधक कार्यालयाकडून मोतीलील नगर मधील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना सर्वेक्षणाबाबत कळविण्यात आले. परंतु पुन्हा रहिवाशी संघटनेच्या पदाधिका-यांनी विरोध दर्शविला.
१६. तदनंतर दि.२२/११/२०१९ रोजी विविध रहिवाशी संघटनेच्या पदाधिका-यांसोबत बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत सर्वेक्षण करण्याबाबत विविध रहिवाशी संघटना / समिती यांनी संमती दर्शविली. तसेच दि.२/१२/२०१९ रोजी गणेश मैदान, मोतीलाल नगर-१ येथे मोतीलाल नगर-१,२,३ येथील संपूर्ण रहिवाशांना प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती मिळण्याकरीता सादरीकरण करण्याचे ठरविले आहे. तसेच

दि. २६/११/२०१९ रोजी महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, नवभारत, मुंबई मिरर या वर्तमानपत्रातून सादरीकरणाविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

१७. दि. २२/११/२०१९ रोजी रहिवाशांनी दिलेल्या सहमतीप्रमाणे दि. २५/११/२०१९ रोजी सर्वेक्षणाचे काम चालू केले. परंतु याच रहिवाशी संघटनेच्या पदाधिका-यांनी दि. २६/११/२०१९ रोजी सर्वेक्षणाचे काम पुन्हा बंद पाडले.

१८. दि. ०२.१२.२०१९ रोजी मोतीलाल नगर-१,२,३ येथील रहिवाशांसमोर गणेश मैदान येथे सादरीकरण करण्यात आले व येथील रहिवाशांनी पुनर्वसनाचे काम करणेबाबत व सर्वेक्षण करणेबाबत सहमती दर्शविली आहे.

१९. दि. ०५.१२.२०१९ पासून मोतीलाल नगर -१ येथे Topographical Survey [सर्वे] आणि Socio-economic Survey [सर्वेक्षण] चे काम सुरु करण्यात आलेले आहे. त्यानुसार टोटल स्टेशनमार्फत मोतीलाल नगर -१ येथे २२६० पैकी ११५८ रहिवाशांचे Socio-economic Survey [सर्वेक्षण] चे काम पूर्ण झालेले असून कोरोना व्हायरस मुळे दि. १८.०३.२०२० पासून काम थांबवीण्यात आलेले आहे.

२०. मोतीलाल नगर - २ व ३ चे काम पुढील टप्प्यात सुरु करण्यात येणार आहे.

२१. प्रकल्प नियोजन सल्लागार यांनी दि. १०.०९.२०२० रोजी या कार्यालयाकडे Preliminary Financial Assessment Report (PFAR) आणि DTP (volume I) सादर केला आहे.

२२. दि. २२.०९.२०२० रोजी मा.मुख्य अधिकारी/मुं.मं. यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीत मा. मुख्य अधिकारी/मुं.मं. यांनी १. पुनर्विकासाच्या कामाच्या प्रगतीकरीता बार चार्ट सादर करणे .२. Layout सादर करणे. ३. Master Plan ला मंजुरी घेणे असे निर्देश दिले. तसेच म्हाडा स्तरावर सदर पुनर्विकासाच्या कामाकरीता समिती स्थापन करण्यात सहमती दर्शवली. मोतीलाल नगर मधील रहिवाशांसमोर क्षेत्रफळ निश्चित करण्यासंबंधी आगामी बैठक आयोजित करण्याचे प्रस्तावित केले आहे.

२३. पुनर्विकासाच्या कामाकरिता समिती स्थापन करण्यास मा. उपाध्यक्ष / प्रा. यांनी दि. १२.१०.२०२० रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर समितीमध्ये श्री. धीरज कुमार पंदीरकर/मुख्य अभियंता-१/प्रा.-अध्यक्ष, श्री विकास देसाई / वित्त नियंत्रक/प्रा., श्री प्रवीण सांकुखे/ मुख्य वास्तुशास्त्र व नियोजनकार / प्रा., श्री. किशोर कुमार काटवटे-/उपमुख्य अभियंता [प] /मुं.मं.सदस्य , श्री. संतोष कुमार बोबडे /उपमुख्य अभियंता [पू] /मुं.मं. प्रा. सदस्य , श्री.सिर्धेश्वर कोन्नूर प्रभारी उपमुख्य अभियंता/बी.डी.डी इमारत पुनर्विकास

कार्यान्वयन कक्ष /मुं.म./प्रा.-सदस्य, श्री. राजन पाटील कार्यकारी अभियंता /गो.वि. मुं. मं.-सदस्य सचिव यांची नेमणूक करण्यात आली आहे.

२४. दि. २०.०९.२०२० रोजी प्रकल्प नियोजन सल्लागार यांनी सादर केलेल्या on final approval of layout plan मान्यतेकरिता योग्य च्याकोरीमार्फत मा.मुख्य वास्तुशास्त्रज्ञ / प्रा. यांकडे दि. २३.१०.२०२० रोजी पाठविण्यात आला आहे.

२५. प्रकल्प नियोजन सल्लागार यांनी दिलेल्या DTP आणि PFAR वर आगामी बैठकीत चर्चा करण्याअगोदर सदर DTP आणि PFAR समितीपुढे पडताळणी व अभिप्राया करिता दि. ०७.१०.२०२० पाठविण्यात आले आहे.

२६. दि. ०२.११.२०२० रोजी या कार्यालयाकडून प्रकल्प नियोजन सल्लागार यांकडून करण्यात आलेला Total Station Survey व Socio economic survey अनुषंगाने अहवाल सादर करण्यास, clause ७.३ मध्ये नमूद केलेले कामे क्रमाक्रमाणे करण्यास व कामांचे नियोजनकरिता Bar Chart, CPM Schedule सादर करण्यास कळविले आहे.

२७. दि. ०३.११.२०२० रोजीच्या बैठकीत मा. मुख्य अधिकारी / मुं.म. यांनी Construction Development Agency ला शासनाची मंजूरी घेणे करिता प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत बाब टिप्पणी सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक २६

### गोरेगाव, मुंबई येथील सिध्दार्थनगर पत्राचाळीच्या पुनर्विकासाबाबत

- १) न.भू.क्र. २६०,२६०/१ ते १००,२६१,२६१/१ ते १०४,२६४,२६४/१ ते २९६,२६५,२६५/१ ते ४०, २६७,२६७/१७ ते २४, २६८[पै], २६८/४५ ते ८६,३४७,३४७/१ ते १६, ३६३, ३६३/१ ते ५६ आणि न.भू.क्र.२२, २२/१ ते ९५, २३, २३/१ ते ३२,२४,२४/१ ते ४८ आणि २७[पै.] गोरेगाव व्हिलेज
- २) गाठेधारकांचे मालकी तत्त्वावर पुनर्वसन करण्यासाठी निव्वळ १० एकर जमिन [ढोबळ १३.१८ एकर] जमिनीवर पुनर्वसन करण्यासाठी दि. ०८.०२.१९८८ च्या शासन निर्णयाव्दारे निर्णय घेतला.
- ३) गाठेधारकांनी सह.गृह.संस्था [म.] स्थापन करून मे. लोखंडवाला इस्टेट्स् ऐंड डेव्हलपर्स. लि. यांची विकासक म्हणून नेमणूक केली. एकूण १३.१८ एकर जमिनीवर योजनेची अंमलबजावणी प्रगतीवर असतानाच रहिवाशी व विकासक यांचेमध्ये वाद झाला व उपरोक्त वाद मा. न्यायालयात याचिकेव्दारे दाखल झाला.
- ४) संस्थेने पुर्वीच्या विकासकाची नेमणूक रद्द करून मे. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा.लि. या नवीन विकासकाची नेमणूक केली.
- ५) तसेच संस्थेने शासनास संपूर्ण ४० एकर जमिनीवर पुनर्विकासासाठी सुधारित प्रस्ताव सादर केला. संस्थेच्या प्रस्तावास प्राधिकरणाने विस्तृत विचार विनिमय करून ठराव क्र. ६२८० दि. ०१.११.२००७ अन्वये मंजुरी दिली. त्या अनुषंगाने प्रस्तावास शासनाने क्र.११०६/प्र.क्र./५९४/गृनिभू दि.०३.०३.२००८ अन्वये मंजुरी दिली आहे.
- ६) संयुक्त पुनर्विकासासाठी दि. १०.०४.२००८ रोजी गोरेगाव सिध्दार्थनगर गृहनिर्माण संस्था, विकासक मे. गुरुआशिषकं.प्रा.लि. व म्हाडा यांचेतील त्रिपक्षीय करारनामा झाला आहे.
- ७) सन २००८ च्या मूळ करारनाम्यानुसार बांधकाम क्षेत्रफळ विभागणी खालीलप्रमाणे :

योजनेचे क्षेत्र चौ.मी.	पुनर्वसन हिस्सा चौ.मी.	म्हाडा हिस्सा चौ.मी.	विकासकाचा हिस्सा चौ.मी.
१	२	३	४
१,६५,८०५.८०	४६,४३१.८० चौ.मी. [एकूण ६७२ गाळे]	१,११,४७६.८२	२,७३,२९२.७७

c) प्रत्यक्ष मोजणीमध्ये योजनेच्या क्षेत्रफळामध्ये वाढ होत असल्याने, मुळ मंजुर व मूळ करारनाम्यातील अटी व शर्तीच्या तरतुदीनुसार दि. ०९.११.२०११ रोजी सुधारीत त्रिपक्षीय करारनामा झाला आहे.

सन २०११ च्या सुधारीत करारनाम्यानुसार बांधकाम क्षेत्रफळ खालीलप्रमाणे :

योजनेचे क्षेत्र चौ.मी.	पुनर्वसन हिस्सा चौ.मी.	म्हाडा हिस्सा चौ.मी.	विकासकाचा हिस्सा चौ.मी.
१	२	३	४
१,९३,५९९.९०	४७,४०२.६० चौ.मी. [एकूण ६७२ गाठे]	एकूण १,४८,१५१.०७	३,५१,५०७.५७

- ९) उपरोक्त प्रस्तावावर निवासी लेखापरीक्षण विभाग यांचेमार्फत HM No. RAO/MHAD/Central/Audit/ २०११-१२/ H.M.१५ dt.१९.११.२०११ अन्वये लेखापरीक्षण झाले असून , त्यानंतर ऑडीट मसूदा परिच्छेद (ड्राफ्ट पॅरा) पत्र क्र. रिपोट-१/डीपी-३/ले.प.रि./२०११-१२ दि. २५.०५.२०१२ अन्वये म्हाडाचे रु. २९६.६५ कोटी इतके नुकसान संभवत असल्याचे नमूद केले आहे.
- १०) लेखापरीक्षण विभागाच्या अहवालाच्या अनुषंगाने व ड्राफ्ट पॅराच्या अनुषंगाने प्रस्तावाचा आढावा घेऊन प्रस्तावामध्ये काही प्रमाणात सुधारणा करणे आवश्यक असल्याने मा. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी/ म्हाडा यांचे मंजूरीने दि. १८/०१/२०१४ रोजी पत्र क्र. CO/MB/REE/६८/२०१४ अन्वये नोटीस जारी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने म्हाडा हिस्सा १,४८,१५१.०७ चौ.मी. ऐवजी २,२८,१६१.१३ चौ.मी. पर्यंत वाढ होऊन प्राप्त होणे अपेक्षित आहे व त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

योजनेचे क्षेत्र चौ.मी.	पुनर्वसन हिस्सा चौ.मी.	म्हाडा हिस्सा चौ.मी.	विकासकाचा हिस्सा चौ.मी.
१	२	३	४
१,९३,५९९.९०	४७,४०२.६० चौ.मी. [एकूण ६७२ गाठे]	२,२८,१६१.१३	२,७१,६६८.३३ चौ.मी.

- ११) पत्राचाळीच्या पुनर्विकासाच्या कामाची एकूण १३ सेक्टर मध्ये विभागणी करण्यात आली आहे. म्हाडा हिस्स्यातील सेक्टर ३ मधील एकूण ४ विंगपैकी विंग B, C and D या ३ विंग मधील एकूण ३०६ गाठ्यांचा म्हाडा सोडत २०१६ मध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.
- १२) त्रिपक्षीय करारनाम्यानुसार पुनर्विकासाचे कामातील ६७२ लाभार्थ्यांचे पुनर्वसन हिश्याचे काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित संस्था व विकासक यांची आहे.

- १३) विकासकाकडून खालील बाबीची पुर्तता करण्यात आलेली नाही.
- पुनर्वसन हिस्यातील रहिवाशयांचे थकित भाडे अदा करणे आवश्यक होते ते केले नाही.
  - सेक्टर आर-९ वरील पुनर्वसन हिशयाचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे.
  - म्हाडा हिशयाचे बांधकाम क्षेत्रफळ पूर्ण केलेले नाही. तसेच, म्हाडा हिस्साच्या ३०६ सदनिका असलेल्या इमारतीला मुंबई महानगर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक होते, ते केले नाही.
  - त्याचप्रमाणे महालेखापालांनी उपस्थित केलेल्या मुद्यानुसार विकासकाने सुमारे ८०,८१०.०६ चौ.मी. अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळाचा करारनामा अद्याप म्हाडासोबत केलेला नाही. तसेच म्हाडास प्राप्त होणारे ८०८१०.०६ चौ.मी. अतिरिक्त बांधकाम क्षेत्रफळ म्हाडाच्या हिस्यात अंतर्भूत करून सुधारित नकाशे मुंबई महानगर पालिकेकडून मंजुर करून घेतले नाही.
  - पुनर्वसन हिस्सा, म्हाडा हिस्सा व विक्री हिस्सा यांच्या प्रगतीचा समतोल करारनाम्यानुसार विकासकाने राखलेला नाही.
- १४) वरील नमूद कारणामुळे विकासकाच्या विक्री हिश्यावर दि. २३.०४.२०१५ रोजी स्थगिती देण्यात आली होती. तथापि, विकासकाने उपरोक्त मुद्यांबाबत कार्यवाही करण्याची हमी दिल्याने सदर स्थगिती प्रथम अंशात: दि. १४.१०.२०१५ व नंतर अंशात: दि. २४.०४.२०१७ रोजी उठविण्यात आली.
- १५) संयुक्त पुनर्विकास योजना करारनाम्यानुसार पूर्ण करण्यामध्ये विकासक पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाल्याने दि. २२.११.२०१७ रोजी शासनस्तरावर बैठक घेण्यात आली.
- १६) सदर बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार दि. १०.०४.२००८ चा संयुक्त पुनर्विकासाचा त्रिपक्षीय करारनामा व दि. ०९.११.२०११ चा सुधारित पुनर्विकासाचा त्रिपक्षीय करारनामा रद्द करण्याबाबत व संपूर्ण प्रकल्प विक्री हिश्यासह ताब्यात घेऊन विकासकाच्या रिस्क ऐन्ड कॉस्ट वर पूर्ण करण्यासाठी म्हाडातर्फे विकासकास दि. १२.०१.२०१८ रोजी विधीतज्ञांचा सल्ला घेऊन ३० दिवसांची टर्मिनेशन नोटीस जारी करण्यात आली.
- १७) सदर नोटीसच्या अनुषंगाने एकूण ९ विकासकांनी म्हाडाच्या दि. १२.०१.२०१८ च्या नोटीसच्या विरोधात जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये मा. उच्च न्यायालयात सदर नोटीसला आव्हान देणा-या याचिका दाखल केल्या.
- १८) सदर ९ दाव्यान्वये म्हाडाचे असे निर्दर्शनास आले की, दि. ०३.११.२०११ चा सुधारित करारनामा व दि. २६.०७.२०११ चे मा. उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी / प्रा. यांचे पत्र याचे आधारे विकासकाने विक्री हिश्यातील ब-याच भूखंडाचे विकास हक्क त्रयस्थ विकासकांना विकले आहेत. याबाबतचा विस्तृत

अहवाल आर्थिक गुन्हे विभागास म्हाडातर्फे दि. १२.०३.२०१८ च्या पत्रान्वये देण्यात आला असून त्या अनुषंगाने म्हाडाने दि. १३.०३.२०१८ रोजी पहिली खबर FIR No. ८५/२०१८ अन्वये विकासक मे. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा.लि. व त्यांचे संचालक व इतर यांचेविरुद्ध आर्थिक गुन्हे विभागाकडे गुन्हा दाखल केला आहे.

- १९) तसेच ९ विकासकांनी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने म्हाडाने दि. ०३.०४.२०१८ रोजी व तदनंतर दि. ३१.१०.२०१८ रोजी मा. उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रे दाखल केली असून पुढील सुनावणी चालू आहे. मा. उच्च न्यायालय यांनी दि. २८.०२.२०१८ रोजीच्या आदेशामध्ये "In the mean time, MHADA shall not take any coercive action against any of the plaintiff's in the above suits." असे निर्देश दिले आहेत.
- २०) मे. एचडीआयएल यांनी दि. २४.०४.२०१८ रोजीच्या पत्रान्वये म्हाडास व शासनास पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावातील माहिती अपूर्ण असल्या कारणाने तसेच प्रस्तावात काही त्रुटी आढळून आल्याने आवश्यक ती माहिती व कागदपत्रांची पूर्तता करणेकरिता मे. एचडीआयएल यांना म्हाडातर्फे दि. २२.०६.२०१८ व दि. ०७.०८.२०१८ रोजीच्या पत्रान्वये माहिती व कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता सूचित करण्यात आले. तथापि, मे. एचडीआयएल यांचेकडून काहीही उत्तर प्राप्त झाले नाही. सबब, मे. एचडीआयएल यांचा दि. २४.०४.२०१८ रोजीचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला.
- २१) विकासक मे. गुरुआशिष कं.प्रा.लि. यांनी युनियन बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नसल्यामुळे युनियन बँकेने एनसीएलटी मध्ये सदर विकासकाची दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी दावा दाखल केला होता.
- २२) मा. कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल, नवी दिल्ली येथे रिझोल्युशन प्रोफेशनल यांनी दाखल केलेल्या दाव्याबाबत दि. १४.१२.२०१८ रोजी अंतिम आदेश म्हाडाच्या बाजूने पारित करण्यात आले आहेत. सदर दावा मा. कंपनी लॉ ट्रिब्युनल, मुंबई यांच्या दि. ०२.०४.२०१८ रोजीच्या आदेशास अनुसरुन मा. कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल, नवी दिल्ली येथे रिझोल्युशन प्रोफेशनल यांनी दाखल केला होता.
- २३) रिझोल्युशन प्रोफेशनल यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात अपिल क्र. १२२४८/२०१८ अन्वये दावा दाखल केला.
- २४) सदरहू पुनर्विकास प्रक्रियेमध्ये म्हाडाने दि. २६.०७.२०११ रोजी जारी केलेले ना हरकत प्रमाणपत्र व तदनंतर दि. ०९.११.२०११ च्या करारनाम्यान्वये मूळ करारनाम्यामध्ये केलेल्या सुधारणा व या संदर्भात श्री. एस.यु. कामदार, ज्येष्ठ विधीज्ञ यांनी दि. ०८.०३.२०१८ रोजी दिलेले अभिप्राय विचारात घेऊन या प्रकरणी सखोल चौकशी करून शासनास अहवाल सादर करण्याकरिता श्री. जॉनी जोसेफ, निवृत्त मुख्य सचिव यांची दि. २८.०३.२०१८ च्या

शासन निर्णयान्वये नियुक्ती करण्यात आली होती. श्री. जॉनी जोसेफ चौकशी समितीने आपला अहवाल शासनास सादर केलेला असून, सदर अहवाल उप सचिव, गृहनिर्माण यांच्या दि. १०.०४.२०१९ रोजीच्या पत्रान्वये म्हाडास प्राप्त झाला आहे. सदर अहवालाबाबत शासनाने म्हाडाचे अभिप्राय सादर करण्याचे निर्देशित केले आहे.

#### **२५) भाग-१/प्रकरण-८ समितीचे निष्कर्ष आणि शिफारसी यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :**

अ) दि. १०.०४.२००८ रोजी स्वाक्षरीत करण्यात आलेला त्रिपक्षीय संयुक्त करार

ठळक शिफारस : पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्पातून म्हाडाने धडा घेण्याची गरज असून प्रकल्प आखणी व अंमलबजावणीतील चुका व दुर्लक्ष टाळण्यासाठी शासनाने म्हाडास धोरणात्मक मार्गदर्शन द्यावे अशी समितीची शिफारस आहे.

ब) उपाध्यक्ष / म्हाडा यांनी प्रकल्पाचे विकासक मे. गुरुआशिष यांना दि. २६.०७.२०११ रोजी दिलेले इरादा स्वरूपातील पत्र

ठळक शिफारस :

१. वरील तरतुदीचे सविस्तर विवेचन पाहता दि. २६.०७.२०११ चे इरादा स्वरूपातील पत्र

उपाध्यक्षांना ते निर्गमित करण्याचे अधिकार होते असेच दिसून येते.

२. दि. २७.०७.२००६ च्या राजपत्रान्वये कोणते व्यवहार नोंदविण्यात येऊ नये याची सविस्तर यादी दिली असून सदर बहुतांशी कायदे महसूल विभागाशी संबंधित आहेत. प्रस्तुत यादीत म्हाडाच्या नावे अथवा मालकीच्या असणा-या सर्व मालमत्तांचा समावेश करण्याची गरज असून त्या दृष्टीने नोंदणी कायद्यात अथवा मुद्रांक कायद्यात त्या अनुषंगाने काही त्रुटी असतील तर त्या तातडीने सुधारण्याची अनिवार्य गरज आहे.

क) ठळक शिफारस : मात्र कर्जासाठी ना हरकत देण्यास उपाध्यक्ष यांना पूर्ण अधिकार होते. याबाबत समितीचे दुमत नाही.

ड) ठळक शिफारस : गुरुआशिष यांच्यावर फौजदारी संहितेतील कलमांनुसार कडक कारबाई बाबत ज्येष्ठ विधीज्ञ श्री. कामदार यांनी शिफारस केली असून सदर शिफारसीनुसार म्हाडाने / शासनाने त्या दृष्टीने त्वरीत पावले उचलावी अशी समितीची शिफारस आहे.

इ) म्हाडाचे प्रकल्प राबविताना प्रकल्पावर देखरेख आणि सनियंत्रण ठेवण्यासाठीच्या व्यवस्थेतील त्रुटी आणि विकासक गुरुआशिष यांनी घेतलेला गैरफायदा

## ठळक शिफारस :

१. प्रकल्पातील उपरोक्त त्रुटीमुळे प्रकल्पाची अंमलबजावणी निष्फल झाली आहे ही बाब लक्षात घेता संयुक्त विकासासाठीच्या प्रकल्पाकरिता कठोर व दर्जात्मक सनियंत्रणासाठी, कालबद्ध प्रगती अहवालांसाठी आणि त्या अहवालांआधारे पुढील कार्यवाहीची रुपरेषा ठरविण्यासाठी विशिष्ट परिमाणे व जबाबदा-या निश्चित करण्याची गरज असून शासनाने याबाबत म्हाडास मार्गदर्शक तत्वे ठरवून घ्यावीत अशी समिती शिफारस करीत आहे.

फ) दि. ०९.११.२०११ रोजी करण्यात आलेला सुधारित त्रिपक्षीय करार

ठळक शिफारस : दरम्यान दि. १२.०१.२०१८ च्या नोटीसीव्वारे उपरोक्त संयुक्त करार रद्द करण्यात आलेला असल्याने मूळ त्रिपक्षीय करारातील सुधारणांबाबत आता प्राधिकरणाची / शासनाची कार्योत्तर मान्यता घ्यावी किंवा कसे याबाबत शासनाने म्हाडास उचित कायदेशीर मार्गदर्शन करावे, अशी समितीची शिफारस आहे.

ग) गुरुआशिष यांनी त्रयस्थ विकासकांना विक्री क्षेत्रातील हस्तांतरीत केलेले विकास अधिकार

ठळक शिफारस : या जमिनीचे मालकी हक्क म्हाडाने कधीही हस्तांतरीत केलेले नसून म्हाडा आपल्या जमिनी केवळ लिङ्ग व्वारे पात्र व्यक्ती / संस्था यांना हस्तांतरित करीत असते . परिणामी, या जमिनीच्या विक्री / हस्तांतराबाबतचे सर्व व्यवहार हे बेकायदेशीर ठरतात.

२६) भाग-१/प्रकरण-९ धोरणात्मक निर्णयासाठी सूचना यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :

अ) ठळक शिफारस : भविष्यात म्हाडातर्फे राबविण्यात येणा -या स्वावलंबी अथवा संयुक्त प्रकल्पामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची दक्षता घेण्यासाठी तांत्रिक व आर्थिक क्षेत्रातील सक्षम अशा सल्लागारांच्या शिफारसी म्हाडाने यापुढे विचारात घेण्याची नितांत गरज आहे . विहित प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक महत्त्वांच्या टप्प्यांकरिता सक्षम असे सल्लागार अथवा त्यांचे पॅनेल म्हाडाने तयार करून त्यांच्या सेवा उपलब्ध करून घ्याव्यात . प्रत्येक प्रकल्पाच्या आर्थिक स्तरांचा आढावा व त्या अनुषंगाने झालेली पडताळणी होण्याची गरज आहे . या दृष्टीने शासनाने म्हाडास मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात, अशी समिती शिफारस करत आहे.

ब) ठळक शिफारस : म्हाडातर्फे राबविण्यात येणा -या विकास प्रकल्पाच्या आखणी बरोबरच त्यावर सक्षम आणि डोळस सनियंत्रण कसे राखावे यासाठी शासनाने मार्गदर्शक तत्वे तसेच जबाबदा -या ठरविण्याची नितांत गरज असून त्या दृष्टीने शासनाने त्वरीत कार्यवाही करावी, अशी समितीची शिफारस आहे.

क) ठळक शिफारस : Amendment to The Maharashtra Housing & Area Development (Disposal of Land) Regulation १९८१ मधील Clause १० A.

"Amendment to Rule ४४ of the Maharashtra Registration Rules १९६१"

"नोंदणी नियम १९६१ च्या नियम ४४ मधील तरतुदी म्हाडाच्या जमिनीकरिता लागू करण्याची गरज असल्याने त्या अनुषंगाने प्रस्तुत यादीत म्हाडा जमिनी / मालमत्तांचाही समावेश करण्यासाठी शासनाने आवश्यक ती सुधारणा नियमात करावी".

"उपरोक्त उल्लेखित कायद्यातील बदलाच्या शिफारसीसंदर्भात संबंधित विभागांमार्फत शासनाने प्रचलित पद्धती अनुसरुन तातडीने संबंधित नियमात सुधारणा करण्यात यावी, अशी समितीची शिफारस आहे".

ड) ठळक शिफारस : म्हाडाच्या दि. २७.०६.२००१ च्या परिपत्रकातील अधिकार प्रदानासंदर्भात काही अधिकार प्रदान प्रकरणी झालेल्या संदिग्धतेबद्दल पुनर्विलोकन करून उचित दुरुस्ती करण्याची गरज आहे . सदर दुरुस्ती करण्यात यावी, अशी समिती शिफारस करीत आहे.

२७) मा. उच्च न्यायालयाने दि. २०.११.२०१९ व दि. २२.११.२०१९ रोजी मुख्य अधिकारी / मुंबई मंडळ यांना दि. २७.११.२२०१९ रोजी दुपारी १२.०० वा. विकासकांसमवेत / संबंधितांसमवेत बैठक आयोजित करून पुनर्वसन क्षेत्राचे अंदाजित बांधकाम खर्चाबाबत चर्चा करण्याचे व निर्णय घेण्याचे आदेश पारीत केले. तसेच दि. २९.११.२०१९ रोजी सकाळी १०.०० वा. बैठकीचे इतिवृत्त मा. उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.

२८) सदर आदेशानुसार मुख्य अधिकारी / मुंबई मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली दि . २७.११.२०१९ रोजी विकासक / संबंधितांसमवेत बैठक पार पाडली . सदर बैठकीचे इतिवृत्त दि . २९.११.२०१९ रोजी सुनावणीदरम्यान मा . उच्च न्यायालयास सादर करण्यात आले. विकासकांनी गणना केलेले अंदाजे १४२ कोटी रुपये पुनर्वसन क्षेत्राकरिता पुरेसे नसल्याचे, तसेच म्हाडा हिस्सा व रहिवाशांचे भाडे याबाबत विकासकांनी कोणतेही म्हणणे सादर केले नसल्याचे , तसेच म्हाडा हिस्सा व रहिवाशांचे भाडे याबाबत विकासकांनी कोणतेही म्हणणे सादर केले नसल्याचे म्हाडातर्फ वरिष्ठ वकिल श्री. जनक व्हारकदास यांनी सुनावणी दरम्यान मा. उच्च न्यायालयासमोर मांडले.

२९) शासन निर्णय क्र . बैठक-२०१६/प्र.क्र.०४/गृनिप दि . १६.०१.२०२० अन्वये पुनर्विकास प्रकल्पामधील मूळ रहिवाशांचे थकित भाडे देणे , त्यांची पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करणे , म्हाडाच्या सोडतीमधील ३०६ विजेत्यांना सदनिकांचे वितरण करणे या व इतर अनुषंगिक मुद्यांच्या अनुषंगाने सदर प्रकरणातील न्यायप्रविष्ट बाबी / मा. न्यायालयांचे आदेश विचारात घेऊन , १५ दिवसांमध्ये उपाययोजना सुचिविण्यासाठी श्री . जॉनी जोसेफ, सेवानिवृत्त मुख्य सचिव यांची नियुक्ती करण्यात आली. शासन निर्णय क्रमांक-बैठक-२०१६/प्र.क्र.०४/गृनिप दि.०२.०९.२०२० अन्वये समितीस दि .०१.०८.२०२० ते दि .३०.०९.२०२० पर्यंत अहवाल सादर करण्यास २ महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली.

- ३०) तथापि, युनियन बँक व इतर बँकांच्या थकित कर्जाप्रकरणी रिसोल्युशन प्रोफेशनल राजेन्द्र के . भूता यांनी मा . सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले अपिल मा . सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले असून दि . १९.०२.२०२० रोजीच्या निर्णयाब्दारे मा . नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल यांना रिसोल्युशन प्रोफेशनल यांचा अर्ज (I.A. No. २१४३३/२०१८) निकाली काढण्याबाबत आदेशित केले आहे. सदर प्रकरण मा. कंपनी लॉ ट्रिब्युनल, मुंबई येथे प्रलंबित आहे. तसेच, खासगी त्रयस्थ विकासकांनी मा . उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यांवर अद्याप सुनावणी चालू असून मा . उच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिलेला नाही.
- ३१) प्रकरण क्र. I.A NO. २४ of २०१८ , CP(IB) No, /MB/२०१७ यामध्ये मा . कंपनी ला ट्रिब्युनल, मुंबई यांनी दि.०४.०९.२०२० रोजीच्या आदेशामध्ये श्री . राजेंद्र भूता यांची या प्रकरणात लीकिवडेटर (Liquidator) म्हणून नियुक्ती केल्याचे, तसेच मोरॅटोरियम (Moratorium) कालावधी संपुष्टात आल्याचे नमुद केले आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक २७

### आराम नगर १ आणि २, वर्सोवा, अंधेरी (प.) येथील म्हाडाच्या वसाहतीचा पुनर्विकास.

म्हाडाची वसाहत आरामनगर विभाग १ व २ ही सुमारे ४० एकर जागेवर (आरामनगर १ व आरामनगर २) वसलेली असून, उपरोक्त वसाहत CRZ-II ने बाधित आहे. यामध्ये विभाग १ (१४७) व विभाग २ (२१०) अंतर्गत ३५७ बैठे गाळे आहेत.

सन २००४ मध्ये आरामनगर मधील ७०% रहिवाश्यांनी एकत्र येऊन आरामनगर टेनंट वेल्फेअर असोसिएशन ही संस्था स्थापन केली. म्हाडाला पुनर्विकासाचा प्रस्ताव त्यांचे विकासक मे. इस्ट वेस्ट डेव्हलपर्स यांची नियुक्ती करून सादर केला. सदर प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला व शासनाने दिनांक १३-१२-२००५ अन्वये सदरच्या पुनर्विकास प्रस्तावास तत्वत: मंजुरी दिली. त्यानंतर म्हाडा प्राधिकरणाने दिनांक १४-०५-२००६ रोजी ठराव क्रमांक ६२३५ अन्वये आरामनगर टेनंट वेल्फेअर असोसिएशन तसेच संस्थेने नेमलेला विकासक मे. इस्ट वेस्ट डेव्हलपर्स व म्हाडा यांच्यामध्ये संयुक्त पुनर्विकास प्रकल्प करण्यास मंजुरी दिली. सदर प्राधिकरणाच्या ठरावास शासनाने देखील दिनांक ०६-०८-२००७ रोजी मान्यता दिली. उपरोक्त प्रस्तावामध्ये पुनर्वसन क्षेत्राच्या बांधकामानंतर प्रकल्पाचा खर्च व त्यानंतर उर्वरित बांधकाम क्षेत्रफळामध्ये संस्था / विकासक व म्हाडा यांच्यामध्ये ५०%-५०% भागीदारी अशाप्रकारे संयुक्त पुनर्विकास योजना मंजुर झाली आहे.

सदरच्या प्रस्तावास पुन्हा काही सुधारणा सुचवून प्राधिकरणाने ठराव क्र. ६२८६, दि. २२.११.२००७ अन्वये मंजुरी दिली. त्यानंतर म्हाडास्तरावर संस्था, विकासक व म्हाडा यांचेमध्ये त्रिपक्षीय करारनामा करण्याच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयास प्रारूप करारनामा सादर केला व त्यानंतर मा. उच्च न्यायालयाने मुळ याचिका क्र. ३५५०/ ९१ निकाली काढली. त्यानंतर दि. २.०९.२००९ रोजी नोंदणीकृत त्रिपक्षीय करारनामा अंमलात आला.

वरील त्रिपक्षीय करारनामानुसार खालील कार्यवाही करण्यात आली.

- A. दि. ७.९.२०१० रोजी पुनर्विकास योजनेसाठी अभिन्यास आराखडा मंजुर झाला.
- B. दि. ४.७.२०११ रोजी योजनेच्या आराखडयांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली.
- C. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वसाहतीच्या अभिन्यासात चटई क्षेत्र निर्देशांक १.२ मंजुर झाला.
- D. IOD (पुनर्वसन, म्हाडा व विक्री हिस्सा)
- E. CRZ-II केंद्रिय पर्यावरण व वनविभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर झाला व तो दि. १५.२.२०११ रोजी मंजुर झाला.

आरामनगर - १ व २ च्या वसाहतीचा अभिन्यास च.क्षे.नि. १.२ नुसार मंजुर आहे. सदर अभिन्यासात विविध आरक्षणे, वेगवेगळ्या ठिकाणी दाखविण्यात आलेले आहे, जसे की मनोरंजनाचे मैदान, खेळाचे मैदान, शाळा, महापालिकेची चौकी इत्यादी. परंतु हया मंजुर अभिन्यासात उपरोक्त आरक्षणांवर सद्या

अस्तित्वातील इमारतींचे बांधकाम आहे. प्रस्तावित योजनेमध्ये बांधकामाची प्रगती व विकास आरक्षणांचे स्थलांतरण यांची सांगड घालून टप्प्या-टप्प्याने कालबद्ध कार्यक्रम बनविण्यात येत असलेल्या योजनेमधील आरक्षणे त्यांच्या विकासानंतर टप्प्या-टप्प्याने मनपास हस्तांतरीत करण्यात येतील.

मे. दिशा या संस्थेने जनहित याचिका नं. ८८/२०१५ दाखल केली आहे व मा. उच्च न्यायालयामध्ये आरामनगर १ व २ वसाहतीमधून जी अनधिकृत बांधकाम झालेली आहेत. ती तोडण्याची मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्याबाबत विनंती केली होती. सदरची याचिका मा. उच्च न्यायालयाच्या खंडपिठापुढे (मा. न्यायमुर्ती ए. एस. ओक व जी.एस.पटेल यांच्यापुढे) दि. २१/१२/२०१५ रोजी सुनावणीसाठी आली. मा. उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेस अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिलेले आहेत. सदरच्या कामी खर्चापोटी म्हाडास मुंबई महानगरपालिकेकडे पैसे भरण्याचे आदेश देण्यात आले होते. मा. उच्च न्यायालय यांच्या आदेशाच्या अनुषंगाने म्हाडाने आरामनगर - १ व २, अंधेरी (प.) येथील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी एकूण रक्कम रु. ७०,००,०००/- (रु. सत्तर लाख फक्त) चा भरण मुंबई महानगरपालिकेस केला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम केलेल्या गाळेधारकांस कलम ३५१ अन्वये नोटीसा बजावल्या आहेत.

MRTP ACT अंतर्गत व मा. न्यायालयानी दिलेल्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेतर्फे कारवाई होणे आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फ दरम्याच्या कालावधीमध्ये दि. ०१/०३/२०१६ व दि. ०३/०३/२०१६ रोजी काही प्रमाणात कार्यवाही केली व त्यावेळी म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. सध्या महानगरपालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर मुळ बांधकामाची मोजमापे घेत आहेत.

वरील प्रमाणे कार्यवाहीसाठी आवश्यक रक्कम म्हाडातर्फ महानगरपालिकेस अदा करण्यात आली असून, निष्कासन कार्यवाहीच्या वेळेस महानगरपालिकेने कळविल्यानुसार संबंधित म्हाडा अधिकारी उपस्थित राहून सर्व प्रकारे सहकार्य करीत आहेत.

दरम्यानाच्या काळात तेथील रहिवाशी श्री. सतिंद्र बाट्रा व इतर यांनी सध्या अस्तित्वात असलेली रहिवश्यांची असोसिएशन व त्यांनी घेतलेले निर्णय त्याच्या विरोधात मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेस अनुसरून मा. उच्च न्यायालयाने दि. १५/०२/२०१६ रोजी संबंधित असोसिएशनची निवडणूक प्रक्रिया राबविण्याकरीता म्हाडास आदेश दिलेले आहेत. त्या आदेशास अनुसरून म्हाडामार्फत निवडणूक कामी अधिकान्यांची नेमणूक करून व निवडणूकीकरीता पात्र असलेल्या रहिवाशांची यादी तयार करण्यात आली असून त्यानुसार असोसिएशनची निवडणूक घेण्यात आली. त्यानुसार नविन कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.

आराम नगर टेनंट वेलफेर असोसिएशनने दि. ०१/०७/२०१५ रोजीच्या पत्रानुसार मा. उच्च न्यायालय मुंबई येथील याचिका क्र. WR (L) No. ३५७४ of २०१५ अन्वये दाखल केली असून, पुर्णविकासाकरीता विकासकाची नेमणूक बेकायदा केली असल्याबाबत नमूद आहे. सदर याचिकेवर त्रिसदस्यीय खंडपीटापुढे सुनावणी झाली. दि. १५/०२/२०१६ व दि. २५/०२/२०१६ च्या आदेशान्वये संस्थेच्या सदस्यांची पात्रता निश्चित करून संस्थेच्या पदाधिकान्यांची निवडणूक

करण्यात यावी असे आदेश म्हाडास दिले .त्यानुषंगाने संस्थेच्या सदस्यांची पाक्रता निश्चित करून पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेऊन संस्थेच्या पदाधिक-यांची पदस्थापना झाली .परंतु या बाबतीतील काही सदस्यांना अपात्र केल्यामुळे त्यांनी सदर पात्रतेबाबत व निवडणूकीबाबत मा. उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे .सदर दावा सदयस्थितीत प्रलंबित आहे.

मा.उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. १६/०७/२०१९ रोजीच्या पत्रान्वये निवासी कार्यकारी अभियंता / मुंबई मंडळ यांच्यामार्फत विकासक मे. ईस्ट वेस्ट बिल्डर्स यांस टर्मिनेशन नोटीस जारी केली आहे.

निवासी कार्यकारी अभियंता / मुंबई मंडळ यांच्यामार्फत विकासक मे. ईस्ट वेस्ट बिल्डर्स यांना देण्यात आलेल्या उपरोलेखित टर्मिनेशनच्या विरोधात सदर विकासकाने मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सदर बाबतची कार्यवाही निवासी कार्यकारी अभियंता / मुंबई मंडळ यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक २८

### मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळा मार्फत कामाची सद्यास्थिती

मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत मुलभुत नागरी व सामाजिक सुविधा पुरविण्याची कामे कार्यान्वयीन यंत्रणा या नात्याने मुंबई शहर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघ व उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदार संघ अशा एकुण 36 विधानसभा मतदार संघातील घोषित झोपडपट्टी वसाहतीमध्ये केली जातात मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या सन 2020-21 च्या बांधकाम कार्यक्रमात एकुण 15 विविध योजनांचा समावेश आहे. या योजनांपैकी 13 योजना "जिल्हा वार्षिक योजना" म्हणून जिल्हा नियोजन समिती डी.सी.डी.पी. फंडातून राबविण्यात येतात उर्वरित योजना शासनाने वा समाकल्याण विभागातर्फे उपलब्ध करून दिलेल्या विशेष निधीतून राबविण्यात येतात.

अ. जिल्हा वार्षिक योजना (डी.सी.डी.पी. फंड)

- 1) संरक्षण भिंत बांधकाम कार्यक्रम.
- 2) नागरी दलित वस्ती सुधार योजना.
- 3) झोपडपट्टी सुधार कार्यक्रम.
- 4) सौदर्योकरण योजना.
- 5) स्मशानभूमी विकास योजना.
- 6) मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरविण्याच्या सुविधा.
- 7) खासदार स्थानिक विकास कार्यक्रम
- 8) आमदार स्थानिक विकास कार्यक्रम
- 9) पर्यटन स्थळांचा विकास.
- 10) नाविन्यपूर्ण योजना / बोअरवेल.
- 11) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना.
- 12) अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रम.
- 13) स्टार शैचालय योजना.

वर नमुद केलेल्या योजनांतर्गत मा. खासदार / मा. आमदार महोदय लोकप्रतिनिधी यांनी सुचिलेली विकास कामेच हाती घेण्यांत येतात व या कामांना मा. जिल्हाधिकारी मुंबई ) शहर जिल्हा / उपनगर जिल्हा ( या कार्यालयांमार्फत प्रशासकीय मान्यता प्राप्त होते व कर्यान्वयीन यंत्रणा या नात्याने मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे विकास कामे केली जातात.

### **अ) जिल्हा वार्षिक योजना :-**

#### **1) संरक्षण भिंत बांधकाम कार्यक्रम :-**

मुंबई शहर व उपनगरातील डोंगरावर, डोंगर उतारावर रहाणाया- झोपडपट्टी वसाहतीमध्ये दरडी कोसळून जिवित व वित्त हानी टाळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने सन 1995-96 पासून संरक्षण भिंत बांधकाम कार्यक्रम ही योजना कार्यान्वित केलेली आहे. या योजनेसाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण निधी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिला जातो.

मुंबई शहर व उपनगरात बयाच- झोपडपट्ट्या या डोंगरावर वा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या आहेत. प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये डोंगरावरील दरडी कोसळून झोपडपट्टीवासियांची वित्त व जीवीत हानी होण्याची शक्यता असते. सदर दुर्घटना टाळण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी व इतर धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्याकरिता जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राज्य शासन निधी उपलब्ध करून देते मुंबई झोपडपट्टी सुधार . मंडळामार्फत सदर संरक्षक भिंतीची कामे फक्त 9.50 मी. उंचीपर्यंत करण्यांत येतात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.9 कामांकरीता रु .249.08 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .37.42 लक्ष खर्चाची 2 कामे पुर्ण झालेली असुन 6 कामे प्रगती पथावर आहेत व 1 काम रद्द करण्यात आले आहे . तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 395 कामांकरीता रु .7542.33 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .4591.14 लक्ष खर्चाची 347 कामे पुर्ण झालेली असुन 49 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.70 कामांकरीता रु .1295.66 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला आहे यापैकी .41 कामे झालेली असुन 2 कामे प्रगती पथावर आहेत तसेच . 27 कामांची निविदा कार्यवाही करून कार्यादेश देणे प्रगती पथावर आहे . तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 274 कामांकरीता रु .7036.62 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला आहे व यापैकी रु .4471.48 लक्ष खर्चाची 215 कामे पुर्ण झालेली असुन 31 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप कामे सुरु झाली नाहीत.

#### **2) नागरी दलित वस्ती सुधार योजना :-**

जिल्हा वार्षिक योजनेतील विशेष घटक योजनेअंतर्गत राज्य शासनाने केलेल्या आर्थिक तरतुदीमधून मुंबई शहर व उपनगर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये बहूतांशी दलित वस्ती असलेल्या भागांमध्ये मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविण्याची कामे या योजनेअंतर्गत केली जातात. सदर कामे ही स्थानिक झोपडीधारकांच्या मागणीनुसार व माआमदार. महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात. हि योजना सन 2004-05 पासून सुरु करण्यात आलेली आहे.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.78 कामांकरीता रु .756.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 71 कामे पुर्ण झालेली असुन 7 कामे रद्द करण्यात आली आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 681 कामांकरीता रु .4035.86 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .3480.60 लक्ष खर्चाची 661 कामे पुर्ण झालेली असुन 20 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.93 कामांकरीता रु .1859.40 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 34 कामे पुर्ण आहेत व 59 कामांची कार्यादेश देण्याची कार्यवाही प्रगती पथावर आहे तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण .427 कामांकरीता रु .3385.88 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .1914.44 लक्ष रक्कमेच्या खर्चाची 350 कामे पुर्ण झालेली असुन 46 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजूर झालेला नाही.

### **3) झोपडपट्टी सुधार कार्यक्रम :-**

ही योजना, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2008-09 पासून फक्त मुंबई शहर जिल्हयामध्ये कार्यान्वित करण्यांत आलेली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्हयातील झोपडपट्टी वसाहतीमध्ये मुलभूत नागरी व समाजिक सुविधा पुरविण्याची कामे अंतर्भूत आहेत.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.327 कामांकरीता रु .2051.04 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 303 कामे पुर्ण झालेली असुन 16 कामे प्रगती पथावर आहेत व 8 कामे रद्द करण्यात आले आहे.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.151 कामांकरीता रु .1844.30 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 108 कामे पुर्ण झालेली आहेत व 5 कामे प्रगती पथावर आहेत. उर्वरीत 38 कामांसाठी ई निविदा प्रक्रिया सुरु आहे सन .2020-21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप कामे सुरु झाली नाहीत.

सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजूर झालेला नाही.

### **4) सौदर्यीकरण योजना :-**

ही योजना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या- निधीतून राबविली जाते. या योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्हयातील तलावांच्या व बगिच्यांच्या सौदर्यीकरणाची व रस्त्यावरील वाहतूक बेटांच्या सुशोभिकरणाची कामे स्थानिक नागरीकांच्या मागणीनुसार व माआमदार. महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.256 कामांकरीता रु .2225.32 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 239 कामे पुर्ण झालेली असुन 10 कामे प्रगती पथावर आहेत व 7 कामे रद्द करण्यात आले आहे . तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 1946 कामांकरीता रु .14917.74 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .12479.95 लक्ष खर्चाची 1946 कामे पुर्ण झालेली असुन 28 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.134 कामांकरीता रु .1777.48 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 77 कामे पुर्ण आहेत व 5 कामे प्रगती पथावर आहेत उर्वरीत .52 कामांसाठी ई निविदा प्रक्रिया सुरु आहे तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण .1197 कामांकरीता रु .

11466.24 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .7377.13 लक्ष खर्चाची 920 कामे पूर्ण झालेली असुन 96 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजूर झालेला नाही.

#### **5) स्मशान भूमि विकास योजना :-**

ही योजना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2007-08 पासून फक्त मुंबई शहर जिल्हयामध्ये कार्यान्वित केलेली आहे. या योजनेअंतर्गत म.पा.न. च्या स्मशानभूमिंच्या विकासाची कामे स्थानिक नागरिकांच्या गरजेनुसार व मा. आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.76 कामांकरीता रु .609.29 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 74 कामे पूर्ण झालेली असुन 2 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.25 कामांकरीता रु .429.50 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 21 कामे पूर्ण झालेली आहेत.

सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजूर झालेला नाही.

#### **6) मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुरविण्याच्या सुविधा :-**

सद्य: ही योजना फक्त मुंबई शहर जिल्हयामध्ये राबविण्यांत येते. या योजने अंतर्गत झोपडपट्टी वसाहतीतील नागरिकांना मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविण्याची कामे स्थानिक नागरीकांच्या मागणीनुसार व मा. आमदार महोदयांनी सुचविल्यानुसार केली जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.257 कामांकरीता रु .3365.50 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 245 कामे पूर्ण झालेली असुन 12 कामे प्रगती पथावर आहेत तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण .797 कामांकरीता रु .13560.43 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .9834.75 लक्ष खर्चाची 707 कामे पूर्ण झालेली असुन 76 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.304 कामांकरीता रु .5263.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 127 कामे पूर्ण असुन 145 कामे प्रगती पथावर आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 812 कामांकरीता रु .30094.40 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .8622.75 लक्ष खर्चाची 495 कामे पूर्ण झालेली असुन 90 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजूर झालेला नाही.

#### **7) खासदार स्थानिक विकास योजना (एम(एस.डी.ए.एल.पी.**

या योजनेअंतर्गत शौचालये, पाण्याची व्यवस्था, गटारे, पदपथ, व्यायामशाळा, आरोग्य केंद्रे, बालवाडी, सौदर्यीकरणाची कामे इत्यादी प्रकारच्या मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविल्या जातात. या सुविधा स्थानिकांच्या मागणीनुसार व लोकसभा / राज्यसभा सदस्य (खासदार) यांनी सुचविल्यानुसार त्यांच्या निधीअंतर्गत पुरविल्या जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.219 कामांकरीता रु .2149.90 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 198 कामे पुर्ण झालेली असुन 14 कामे प्रगती पथावर आहेत व 7 कामे रद्द करण्यात आले आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 335 कामांकरीता रु .3627.52 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .2478.07 लक्ष खर्चाची 300 कामे पुर्ण झालेली असुन 31 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.72 कामांकरीता रु .950.50 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 37 कामे पुर्ण झालेली आहेत व 35 कामांसाठी ई निविदा प्रक्रिया सुरु आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण .125 कामांकरीता रु .1057.25 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .496.41 लक्ष खर्चाची 87 कामे पुर्ण झालेली असुन 24 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजूर झालेला नाही.

#### **8) आमदार स्थानिक विकास कार्यक्रम**

या योजनेअंतर्गत शौचालये, पाण्याची व्यवस्था, गटारे, पदपथ, व्यायामशाळा, आरोग्य केंद्रे, बालवाडी, सौदर्यांकरणाची कामे इत्यादी प्रकारच्या मुलभूत नागरी व सामाजिक सुविधा पुरविल्या जातात. या सुविधा स्थानिकांच्या मागणीनुसार व विधानसभा / विधान परिषद सदस्य (आमदार) यांनी सुचविल्यानुसार त्यांच्या निधीअंतर्गत पुरविल्या जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 353 कामांकरीता रु. 1315.77 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 352 कामे पुर्ण झालेली असुन 1 काम रद्द करण्यात आलेले आहे. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 1063 कामांकरीता रु. 7077.61 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 6278.08 लक्ष खर्चाची 973 कामे पुर्ण झालेली असुन 22 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी.पी.डी.सी मार्फत 270 कामांकरीता रु. 1708.25 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 150 कामे झालेली आहेत व 55 कामे प्रगती पथावर आहेत. तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 675 कामांकरीता रु. 5707.29 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु. 3402.22 लक्ष खर्चाची 551 कामे पुर्ण झालेली असुन 87 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020-21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत कामे अद्याप सुरु नाहीत.

#### **9) पर्यटन स्थळांचा विकास :-**

ही योजना, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2010-11 पासून मुंबई उपनगर जिल्हयामध्ये व सन 2018-19 पासून मुंबई शहर जिल्हयांमध्ये कार्यान्वित करण्यांत आलेली आहे. या योजनेअंतर्गत पर्यटन स्थळाकडे जाणारे जोडरस्ते, उद्याने, दिशादर्शक, फलक, वाहनतळ, पर्यटकांसाठी पाणी पुरवठा, विद्युतीकरण, वस्तु संग्रहालये, क्रिडा सुविधा व अन्य सोयी सुविधा करण्यासाठी निधी दिला जातो.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.17 कामांकरीता रु .399.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 16 कामे पूर्ण झालेली असुन 1 काम रद्द करण्याचे प्रस्तावित आहे . तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी (प विभाग ( एकुण 44 कामांकरीता रु .1680.80 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .197.00 लक्ष खर्चाची 16 कामे पूर्ण झालेली असुन 28 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.9 कामांकरीता रु .230.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 4 कामे पूर्ण असुन 5 कामे प्रगती पथावर आहेत . तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 30 कामांकरीता रु .706.56 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 9 कामे पूर्ण व 21 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

#### **10) नाविन्यपूर्ण योजना व महिला बचत गट / कूपनलिका**

ही योजना, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सन 2010-11 पासून मुंबई उपगनर जिल्हयामध्ये व 2018-19 पासून मुंबई शहरात कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हयात कूपनलिका, कलवर्ट व महिला बचत गट भवन बांधणे इत्यादी कामे अंतभूत आहेत.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.5 कामांकरीता रु .199.73 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .149.40 लक्ष खर्चाची 5 कामे पूर्ण झालेली आहेत .

तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 8 कामांकरीता रु .664.80 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 91 कामे पूर्ण असून 3 काम प्रगती पथावर आहे.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.2 कामांकरीता रु .50.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता व यापैकी दोन्ही कामे पूर्ण झालेली आहेत . तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकुण 21 कामांकरीता रु .324.14 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 11 कामे पूर्ण व 8 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

#### **11) भारतरत्न डॉ.बाबासाहेब अंबेडकर सामाजिक विकास योजना .**

या योजने अंतर्गत झोपडपट्टी वसाहतीमध्ये बहुतांशी दलित वस्ती असलेल्या भागांमध्ये मुलभूत नागरी उदा . रस्ते, पायवाटा व गटारे व सामाजिक सुविधा उदा समाजमंदिर .., वाचनालय, व्यायामशाळा व खुले शेड इत्यादी बांधण्याची कामे केली जातात.

या योजने अंतर्गत सन 2018-19 मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.32 कामांकरीता रु .150.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 32 कामे पूर्ण झालेली आहेत . तसेच मुंबई उपनगर .

जिल्हयासाठी एकुण 40 कामांकरीता रु .721.66 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .475.99 लक्ष खर्चाची 30 कामे पूर्ण असून 6 कामे प्रगती पथावर आहे.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फ.डी.पी.त 20 कामांकरीता रु .54.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला आहे यापैकी .13 कामे प्रगती पथावर आहेत व 7 कामांसाठी निविदा प्रकिया

सुरु आहे तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी एकूण .105 कामांकरीता रु .1462.30 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी रु .401.00 लक्ष खर्चाची 32 कामे पूर्ण झालेली असून 20 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

### 12) अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकास कार्यक्रम.

ही योजना, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2019-20 पासून मुंबई शहर व उपनगर जिल्हयामध्ये कार्यान्वित करण्यांत आलेली आहे या योजनेअंतर्गत झोपडपट्टी वसाहतीमध्ये बहुतांशी अल्पसंख्यांक दलित वस्ती . रस्ते . असलेल्या भागांमध्ये मुलभुत नागरी उदा, पायवाटा व गटारे व सामाजिक सुविधा उदा समाजमंदिर .. वाचनालय, व्यायामशाळा व खुले शेड इत्यादी बांधण्याची कामे केली जातात.

सन 2019-20 मध्ये मुंबई शहर जिल्हयासाठी डी सी मार्फत.डी.पी.15 कामांकरीता रु .55.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला आहे व 15 कामे पूर्ण झालेली आहेत तसेच मुंबई उपनगर जिल्हयासाठी . एकूण55 कामांकरीता रु .792.00 लक्ष रक्कमेचा निधी मंजुर करण्यात आला होता यापैकी 13 कामे पूर्ण व 34 कामे प्रगती पथावर आहेत.

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

### 13) स्टार शौचालय विकास कार्यक्रम.

हीसदर योजने अंतर्गत मुंबई नागरी परिसरात सर्व सोर्योंनी युक्त शौचालये बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येत. या योजने अंतर्गत मुंबई उपनगरातील पश्चिम विभागासाठी सन 2019-20 मध्ये 7 कामांसाठी रु .105.00 लक्षचा निधी मंजुर करण्यात आला होता . यापैकी रु. 96.25 लक्ष खर्चाची 05 कामे पूर्ण करण्यात आलेली असून 2 कामे अद्याप सुरु नाहीत्

सन 2020 - 21 या आर्थिक वर्षाकरीता सदर योजने अंतर्गत अद्याप निधी मंजुर झालेला नाही.

\*\*\*\*\*

## मुद्दा क्रमांक २९

### म्हाडा नियोजन प्राधिकरण

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातर्फे शासन अधिसूचना क्र.TBP/ ३१५/ CR/ ५१ /२०१५/UD-I दिनांक- २३.०५.२०१८ अन्वये म्हाडास बृहन्मुंबई महानगरपालीका हृदीतील म्हाडा वसाहतींसाठी नियोजन प्राधिकरणाचे अधिकार प्रदान करण्यांत आले आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडाला अधिकार प्रदान करण्यांत आले आहेत. बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये असलेल्या म्हाडाच्या अभिन्यासांकरिता म्हाडा नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार आहे. नियोजन प्राधिकरणाचे अधिकार म्हाडास दिल्यामुळे म्हाडा वसाहतींचा रखडलेला पुनर्विकास जलद गतीने होऊ शकेल व परवडणा-या घरांची निर्मिती मुबलक प्रमाणात होणे शक्य होईल.

म्हाडामध्ये याकरिता ०३ स्वतंत्र कक्षांची स्थापना करण्यांत आली असून त्यांची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.

१. प्रधानमंत्री आवास योजना;
२. अभिन्यास कक्ष
३. बृहन्मुंबई इमारत प्रस्ताव परवानगी कक्ष

याप्रमाणे इमारत परवानगीचे काम म्हाडामध्ये सुरु करण्यांत आले आहे. इमारत प्रस्ताव परवानगी कक्षाकडे अदयापर्यंत वेगवेगळे सुमारे १२१२ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी ११६४ प्रस्तावांना मंजूरी देण्यांत आली आहे. म्हाडातर्फे जलद गतीने काम होण्याकरिता म्हाडा प्रशासन प्रयत्नशिल आहे. बृहन्मुंबई महानगरपालीका क्षेत्रातील कामे जलद गतीने व पारदर्शक कारभारासाठी संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे सुरु करण्यांत आली आहे.

## म्हाडा नियोजन प्राधिकरण

### (प्रधानमंत्री आवास योजना)

सन २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे ही योजना सुरु केलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेस आवश्यक ती व्यापकता व गती येण्यासाठी शासनाने अभियाना खालील ०४ घटक खालील पद्धतीने राबविण्याचे योजिले आहे.

१. जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपडयांचा आहे तेथेच पुनर्विकास करणे.
२. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आधि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणा-या घरांची निर्मिती करणे.
३. खाजगी जमीन मालक व म्हाडा यांच्यातील संयुक्त भागीदारीच्या माध्यमातून परवडणा-या घरांची निर्मिती करणे.
४. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना व्यक्तिगत स्वरूपात घरकुल बांधण्यास उअनुदान देणे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातर्फे शासन अधिसूचना क्र. टिपीबी/४३१५/१६७/प्र.क्र.५१/ नवि दिनांक २३.०५.२०१८ अन्वये म्हाडास नियोजन प्राधिकरणाचे अधिकार प्रदान करण्यांत आले आहेत. या अधिकारांतर्गत म्हाडा प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यासाठी स्वतः नियोजन प्राधिकरण म्हणून काम करत आहे.

सदर नियोजन प्राधिकरण कक्षाची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.

१. अभिन्यास मंजूरी कक्ष/प्रधानमंत्री आवास योजना/प्रा./म्हाडा.
२. बांधकाम परवानगी कक्ष/प्रधानमंत्री आवास योजना/प्रा./म्हाडा.

उपरोक्त कक्षांमार्फत अभिन्यास मंजूरी व बांधकाम परवानगीचे म्हाडा मध्ये सुरु करण्यांत आले. उपरोक्त चार घटकांपैकी घटक क्र.२ व ३ करिताचे केंद्र शासनाकडून DPR सहित योजनेला मंजूरी प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव नियोजन प्राधिकरण म्हाडाकडे अभिन्यास मंजूरी व बांधकाम परवानगीकरिता सादर होतात. त्या अनुषंगाने अभिन्यास मंजूरी व बांधकाम परवानगी कक्ष/पीएमएवाय/प्रा. यांचेकडे अद्यापपर्यंत ६७ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी ४४ बांधकाम परवानगीचे प्रस्तावास मंजूरी प्राप्त झालेली आहे. व ०६ प्रकल्पांचे प्रस्ताव मंजूरीकरिता सादर करावयाच्या अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित प्रस्तावांबाबत छाननी शुल्क प्राप्त झाल्यानंतर तसेच प्रस्तावांसंबंधित त्रुटीची पूर्तता झाल्यानंतर अभिन्यास मंजूरी व बांधकाम परवानगी विषयी पुढील कार्यवाही करण्यांत येईल. म्हाडातर्फे जलदगतीने काम होण्याकरिता प्रशासन प्रयत्नशिल आहे.

\*\*\*\*\*